

3183

पेशवे दसरांतून निवडलेले कागद

3183

२२ THE KUPPUSWAMI SASTRI
RESEARCH INSTITUTE
MADRAS-4

पेशव्याच्या रोजनिशींतील उतारे

[किंमत—२ रुपये १४ आणे किंवा ९ शिलिंग ३ पेन्स]

संपादक—गो. स. सरदेसाई, बी. ए.

(या प्रकाशनांतील संपादकीय टीका व मते यांजबद्दल कोणतीहि
जबाबदारी सरकारावर नाही.)

गव्हन्मेंट सेंट्रल प्रेस, मुंबई

१९३२

EXTRACTS FROM THE PESHWAS' DIARIES

One section of the Peshwa Daftar is known as the Peshwas' Diaries and contains (1) Cash accounts of daily receipts and disbursements, (2) Money transactions other than cash and (3) Miscellaneous orders of the Peshwas on various matters referred to them. Selections from these diaries were published by Rao Bahadur Wad in nine volumes each dealing with a different period. Those selections are by no means exhaustive and many fresh points required by the student of history can yet be discovered in the Diaries after a careful scrutiny. An attempt is here made to extract a few more items of information and present them in chronological order with a view to give the reader a fair idea of their form and contents. The subjects referred to are, as will be seen, of a very miscellaneous nature.

The extracts refer to the years 1720-21, 1723, 1728-30, 1734-38, 1754-55, 1767-68, 1795-96, and, as far as Bajirao II's personal accounts are concerned, 1805-11 and should therefore be sufficiently representative of the whole period.

An item of special interest in the year 1728-29 is the itinerary of Bajirao I and his brother. It will be remembered that the year inaugurated an important era of aggression by the two brothers and the detailed description of their movements given in the extracts will enable the students to follow clearly the references made in letters dealing with the conquest of Northern India. The itinerary described will, it is believed, be found to be much fuller and more accurate than that given in Rao Bahadur Wad's selections.

As most of the extracts contain many disconnected items of information, no attempt has been made to give an English summary of each. It should also be noted that at certain places where the items appeared to be long and extensive, only their substance, and that too in modern language, has been given. A brief English note dealing with an individual year or subject has in certain places been substituted.

A few more items (Nos. 281-389) have been added by way of a supplement at the end. They were discovered during the examination of the Daftar and were found to fill up some of the gaps existing in an important document published long ago by Rajwade under the title "Purandare Rojnishi".

श्री २



याची वीं एताडे गळविणारी कापसाची पिकाची बीजे वरुण

यसाची वीं एताडे गळविणारी कापसाची पिकाची बीजे वरुण

पिकाची वीं एताडे गळविणारी कापसाची पिकाची बीजे वरुण

गुणी वीं एताडे गळविणारी कापसाची पिकाची बीजे वरुण

३००० जापास जाणून स विचारी वरुण

नसत ता उमर थगा

धापाणी मिळय सळकी

येत वरुण वरुण वरुण

प्रताद्यास थ मळा वरुण

मतर वरुण वरुण वरुण

वीं वरुण वरुण वरुण

वरुण वरुण वरुण

वृक वरुण वरुण वरुण

गी वरुण वरुण वरुण

उरु वरुण वरुण वरुण

मता वरुण वरुण वरुण

वरुण वरुण वरुण

वृक वरुण वरुण वरुण

गी वरुण वरुण वरुण

उरु वरुण वरुण वरुण

This is an entry in cryptic code from Bajirao's personal diary, made in his own hand.

No. 1]

[21-12-1720

राजमंडळ

छ २ रबिलोवळ

स्वारी राजश्री पंतप्रधान

मुा इहिदे अशरीन

मया व अल्फ

रवासुदगी

सरजामी—नावजी सावंत पंचसहस्त्री हं भिलवडीस वंदा मांगलाचा पडला; त्यात स्वामीकार्यावगी ठार जाले म्हणून याचे पुत्रास पंचसहस्त्री करार केली.

¶*The siege of Bhilavdi referred to in this note is a fresh item of interest not known hitherto.*

No. 2]

[12-10-1721

महाळ सरदेशमुखी

छ १ मोहरम कार्तिक मास

स्वारी राजश्री चिमणाजी बलाळ

मुा इसनं अशरीन

मया व अल्फ

मुकाम शाहुनगर

नजीक किले सातारा

छ मजकुरी पहाटे राजश्री छत्रपती स्वामीचे कूच होऊन किले प्रतापगडास स्वारी जाली.

¶*Shahu's visit to Pratapgad is herein mentioned.*

No. 3]

[18-10-1721

राजमंडळ

छ ७ मोहरम सुा इसने अशरीन मया व अलफ

स्वारी राजश्री पंतप्रधान

दफाते

राजश्री आनंदराव रघुनाथ यासी दिलीस रवाना निजामनमुलुक याजबरावर केले, त्यास खर्च बेगमीस हुजुरून सरदेशमुखीच्या ऐवजपैकी देविले

रुो १००००

¶*Anandrao Raghunath Sumant is despatched to Delhi by Shahu with Nizam-ul-mulkh.*

No. 4]

[13-2-1723

राजमंडळ

छ १८ जमादिलोवल सुा सलास अशरीन मया व अलफ

स्वारी राजश्री पंतप्रधान

छ मजकूरी निजामनमुलुक याची भेटी जाली.

[19-2-1723

२४ जमादिलोवल

छ मजकूरी निजामनमुलुक याचा निरोप घेऊन दक्षिणप्रांती स्वारी.

[4-3-1723

७ जमादिलाखर

छ मजकूरी नवाब ऐवजखान याचा निरोप घेऊन बागब्याकडे स्वारी.

¶*Bajirao's visit to Nizam-ul-mulkh and Aivajkhan is referred to in this entry.*

ITEM No. 2 : 1728-1735

No. 4a]

¶*Itinerary of (1) Bajirao Ballal, (2) Chimaji Appa, (3) Pilaji Jadhao.*

There are numerous letters of these persons which it is difficult to date. Their itinerary for the few years given below will enable such letters to be fixed in point of time. There is nothing else of historical import in this list. Similar lists are given by Wad but are often defective and not infrequently incorrect.

No. 5]

मुकाम पंतप्रधान तिस्सा अशरीन मया अलफ
रबिलाखर कार्तिक

- छ २ ता. २५-१०-१७२८ तळवडे लोणंद
छ ४ ता. २७-१०-१७२८ तरडगांव, पा फलटण
छ १० ता. २-११-१७२८ सेलगांव, पा इंदापुर
छ ११ ता. ३-११-१७२८ विटगाव, पा वांगी भीमातीर
छ १२ ता. ४-११-१७२८ केम
छ १४ ता. ६-११-१७२८ लव्हे नजीक लव्हाणे
छ १५ ता. ७-११-१७२८ खांडवी वार्डा
छ १६ ता. ८-११-१७२८ पिंपरी, पा पांगरी
छ १७ ता. ९-११-१७२८ तुळजापुर
छ २२ ता. १४-११-१७२८ सारोळे, पा कार्टी
छ २४ ता. १६-११-१७२८ पाद्री, पा भांसे
छ २५ ता. १७-११-१७२८ करकम

जमादिलाखर पौष

- छ १ ता. २२-१२-२७२८ झरी
छ २ ता. २३-१२-१७२८ झरी दुधनातीर उत्तरभाग
छ ४ ता. २५-१२-१७२८ मेथे, पा वसमत
छ ६ ता. २७-१२-१७२८ वाघोली, पा वासीम
छ ७ ता. २८-१२-१७२८ पिंपळें, पा वासीम
छ ९ ता. ३०-१२-१७२८ पुसद
छ १० ता. ३१-१२-१७२८ मौ० देहणी सगका माहूर
छ १४ ता. ४- १-१७२९ कळंब
छ २२ ता. १२- १-१७२९ सोनगाव
छ २३ ता. १३- १-१७२९ बोरी, प्राा देवगड, देवगड येथें मुक्काम पौष मास
अखेर.

No. 6]

मुकाम पंत प्रधान

सल्लासीन मया व आलफ, सवाल वैशाख

- छ १ ता. ८-४-१७३० बकराणा पाा ढवलके
 छ २ ता. ९-४-१७३० ब्रिरमगाव
 छ १० ता. १७-४-१७३० बडोदें
 छ ११ ता. १८-४-१७३० गोदाई, परगणे ढवलके
 छ १५ ता. २२-४-१७३० खाडीवर
 छ १७ ता. २४-४-१७३० वारणे, पाा ढवलके
 छ २० ता. २७-४-१७३० गलिपाणे पाा खंबार्डत
 छ २४ ता. १-५-१७३० साबरमती
 छ २६ ता. ३-५-१७३० तारापुर
 छ २७ ता. ४-५-१७३० पेटलावद
 छ ३० ता. ७-५-१७३० आनंद, पाा पेटानद

No. 7]

चिमाजी आपाचे मुकाम

तिस्सां अशरीन मया व आलफ जिल्हेज आषाढ

- छ १—२४ ता. २८ जून—२१ जुलै १७२८, मु. शाहूनगर
 छ २५ २२-७-१७२८ कसबे पुणें.

तिस्सां अशरीन मया व आलफ

रबिलाखर कार्तिक

- छ ४ ता. २७-१०-१७२८ गणेश नजीक वाघाळे
 छ ५ ता. २८-१०-१७२८ घोडनदी
 छ ८ ता. ३१-१०-१७२८ जांबूत
 छ ९ ता. १-११-१७२८ आणे, तर्फ बेल्हे, पाा जुन्नर
 छ १२ ता. ४-११-१७२८ संगमनेर
 छ १७ ता. ९-११-१७२८ पिंपळस टाकळी, पाा चांदवड
 छ १९ ता. ११-११-१७२८ झाडी, परगणे निंबार्डत
 छ २३ ता. १५-११-१७२८ वारी, परगणे धुळे
 छ २५ ता. १७-११-१७२८ तोरखेडे, पाा नंदुरबार
 छ २७ ता. १९-११-१७२८ मर्दाने, पाा सुलतानपुर
 छ २९ ता. २१-११-१७२८ बारी करवंदी चितोडी नजीक वड

No. 8]

चिमाजी आपाचे मुकाम

- तिस्सां अशरीन मया आलफ, जमादिलावल मार्गशीर्ष
 छ २ ता. २३-११-१७२८ राजपुरानजीक
 छ ३ ता. २४-११-१७२८ नर्मदा दक्षिणतीर
 छ ४,५ ता. २५,२६-११-१७२८ नर्मदा उत्तरतीर नजीक धर्मपुरी
 छ ६,७ ता. २७,२८-११-१७२८ नालछी सरकार मांडवा सुभा माळवा
 छ ८,११ ता. २९ नो., २ डिसें. १७२८ आमझर नजीक उज्जनी
 छ १२,१३ ता. ३-४-१२-१७२८ आड
 छ १६-१८ ता. ७-९-१२-१७२८ जेपाळकर (!)
 छ १९ ता. १०-१२-१७२८ तळें
 छ २२-३० ता. १३-२१-१२-१७२८ नजीक उज्जैन

No. 9]

तिस्सां अशरीन जमादिलाखर पौष

- छ १-२२ ता. २२ डिसें.—१२ जाने. १७२९ मुकाम उजैन प्रांत माळवा
 छ २३-२४ ता. १३-१४ जाने. १७२९ कालडोहो
 छ २५ ता. १५-१-१७२९ कायेता पाा हवेली उज्जैन
 छ २७ ता. १७-१-१७२९ शाहाजापुर
 छ २८-२९ ता. १८-१९-१-१७२९ सारंगपुर
 साबान फाल्गुन
 छ १ ता. १९-२-१७२९ मौजे चुकला परगणे रामपुरा
 छ २ ता. २०-२-१७२९ कसबे भानपुरा
 छ ४,५ ता. २२,२३-२-१७२९ नजीक कसबा रामपुरा
 छ १२ ता. १-३-१७२९ प्रांत जावदे
 छ १३ ता. २-३-१७२९ नजीक देवले
 छ १८ ता. ७-३-१७२९ नजीक सुतोडा प्राा माळवा
 छ २२ ता. ११-३-१७२९ महीनदी
 छ २६ ता. १५-३-१७२९ नजीक बासवाडा
 छ २८ ता. १७-३-१७२९ मुा नदी आनास
 छ २९ ता. १८-३-१७२९ ,, ,,
 छ ३० ता. १९-३-१७२९ नजीक झालोद

No. 10]

मुकाम चिमोजी बल्लाळ

तिस्सां अशरीन मया आलफ रमजान चैत्र

- छ २ ता. २२-३-१७२९ नजीक दाहोद
 छ १३ ता. २-४-१७२९ दाहोदहून कूच
 छ १९ ता. ८-४-१७२९ थंटाणे
 छ २० ता. ९-४-१७२९ खडाळ
 छ २१ ता. १०-४-१७२९ बारंच आढ्यावरी
 छ २२ ता. ११-४-१७२९ वारीचा ओढा
 छ २३ ता. १२-४-१७२९ जांबूळवारं
 छ २४ ता. १३-४-१७२९ गांधळी नर्जाक नर्मदा
 छ २५ ता. १४-४-१७२९ गांगली नर्मदातीरीं
 छ २६ ता. १५-४-१७२९ नजीक राजपुरा, नर्मदाअर्लाकडे
 छ २७ ता. १६-४-१७२८ संधवा
 छ २८ ता. १७-४-१७२८ नर्जाक पळसवाडा
 छ २९ ता. १८-४-१७२८ नर्जाक करवंदी
 सवाल—वैशाख
 छ १ ता. १९-४-१७२९ मु. कसंब खंडे पांबे
 छ २ ता. २०-४-१७२९ मोहाडी प्र. डांगरी, प्रांत खानदेश
 छ ६ ता. २४-४-१७२९ कोकणखंड
 छ ७ ता. २५-४-१७२९ इंचूर
 छ ८ ता. २६-४-१७२९ श्रीगंगतीर मौजे पूर
 छ ९ ता. २७-४-१७२९ मौजे दारवे प्र. संगमनेर प्रवरातीर
 छ ११ ता. २९-४-१७२९ मुलानदी
 छ १६ ता. ४-५-१७२९ मु. पुणे

No. 11]

[May-June 1733

चिमणाजी बल्लाळाचें मुकाम

जिल्हेज (अवल साल) सुा आर्बा सल्लासीन मया व अलफ

तेरीख २० —सुा पातांडे पाा चाळिसगाव प्रां खानदेश

+ 24-5-1733. मोडक जंत्रीप्रमाणें सुा ११३४ साल २१ जिल्हेजला सुरू होते. परंतु तेरीख २० जिल्हेजच्या रोजकीर्दीच्या १ व्या बंदरावर, “छ मारी मृग अवल साल सन आर्बा” अशी नोंद आहे.

- तेरीख २१—मुा मौजे रोहिणी प्रां देहर प्रां खानदेश
 तेरीख २२—मुा नजीक भादली प्रां खंडाले
 तेरीख २३—मुा मौजे पालसड पा गांडापूर
 तेरीख २४—मुा मौजे भेढी पा गांडापूर
 तेरीख २५—
 तेरीख २६—मुा गंगादक्षणतीर
 तेरीख २८—मुा मौजे बाम्हर्णा
 तेरीख २९—मुा खोरेकरजुले पा पारनर

No. 12]

[June 1733

चिमणाजी बल्लाळाचे मुक्काम

माहं मांहरम मुा आर्बा सलासीन मया व अलफ

[3-6-1733

- छ १—को हांगे प्रां कडैरांजणगाव
 छ २—घोडनदी
 छ ३—को केंदूर ता पाबल
 छ ४—वडगाव सिंघाचे
 छ ५—को पुणे

No. 13]

[Nov.-Dec. 1733

माहं रजब मुा आर्बा सलासीन

मया व अलफ

सिलिकबंद पोते स्वारी राा चिमणाजी बलाल

[20-12-1733

चिमणाजी बल्लाळाचे मुक्काम

- छ १ ते २२—सातारा
 छ २३—भोईंज
 छ २४—सिरोल
 छ २५ ते २८—नसरापुर
 छ ३०—नसरापुर

No. 14]

[Dec. 1733-Jan. 1734

माहे सावान सुा आर्बा सलासीन

मया व अलफ

सिलकबंद पोते स्वारी राजश्री चिमणाजी बलाल

चिमणाजी बलालाचे मुक्काम

छ १ ते १२—नसरापुर

छ १३ते १७—जांबली

[13-1-1734

छ १८—जेजुरी

छ १९—कोा सुपें

छ २०—पाटस

छ २१—उरली ताा सांडस प्रां पुणें

छ २२ते ३०—पुणें

No. 15]

[March-April 1734

माहे जिलकाद सुा आर्बा सलासीन

मया व अलफ

चिमणाजी बलालाचे मुक्काम

छ १ ते २७—कोा पुणें

[22-4-1734

छ २८—तुलापूर

छ २९—कोा पुणें

No. 16]

[Aug. 1733

माहं रबिलौवल सुा आर्बा सलासीन

मया व अलफ

सिलकबंद पोते स्वाा राजश्री पंतप्रधान

पेशव्याचे मुक्काम :—

छ ९—बलाराजा

छ १९ ते १७—राजपुरी

छ २३—राजपुरी

छ २५—राजपुरी

छ २९—राजपुरी

No. 17]

[Sept. 1733

माहे रबिलाखर सुा आर्बा सलासीन

मया व अलफ

सिलकबंद पोते स्वाा राजश्री पंतप्रधान

पेशव्याचे मुक्काम

छ ४—राजपुरी

छ १२—राजपुरी

छ १७ ते २०—राजपुरी

छ २२—राजपुरी

छ २४ ते २६—राजपुरी

No. 18]

[Oct.-Nov. 1733

माहे जमादिलाखर सुा आर्बा सलासीन

मया व अलफ

सिलकबंद पोते स्वारी राा पंतप्रधान

पेशव्याचे मुक्काम

छ १—राजपुरी

छ ६ ते ९—राजपुरी

No. 19]

[Nov.-Dec. 1733

माहे रजब सुा आर्बा सलासीन

मया व अलफ

सिलकबंद पोते स्वारी राा पंतप्रधान

पेशव्याचे मुक्काम

छ २—राजपुरी

छ ४—राजपुरी

छ ५ ते ७—घोसाले

छ ९—घोसाले

छ १२—पारघाटतल

छ १३—केलघर, ताा भेटेखोर

छ १४—कनेरे व शाहूनगर संध्याकाल

छ २६ ते ३०—नसरापूर

पिलाजी जाधवराव याचे मुक्काम
खमस सल्लासीन

रजब.

१	केबेगाव (!)
२	कोरेगाव भीमातीर
३	कोडफुरी
४	शिरूर घोडनदी
५	वडनेर पा पारनेर
६	निबगाव वाण्याचे,
७	राहुरी
८	दवर्णा—पा संगमनर
९	खाबेल—त्रेजापूर
१०	पारले पा खडाले
११	पिपरखेड पा देहर
१२	वाघळी बोर प्रा खानदेश
१४	सिदबेल पा सुतोडा
१५	बिलदी पा केंवार
१६	आबडी पा सेदुरणा-खानदेश
१७	पिपरी पा जामनेर
१८	शेळ पा बोदवड
१९	बाताले—येजलाबाद
२०	नेरल—मलकापूर
२१	वडोदे येजलाबाद
२२	मालेगाव—जलगाव पुर्णा
२३	कवठल—जलगावनजीक
२४	कोलती—आडगाव वन्हाड
२७	आबनेर—तापीतीर
२८	भिलावे पिपलोद
२९	कोटे—मालवा मकडइ

पिलाजी जाधवाचे मुक्काम

खमस सल्लासीन

जिल्हेज			
१	छपोरा.		देवगड
२—६	”		
७	सिवणी	प्रांत	देवगड
८	साक.	”	देवगड
९	पंचनर्दी	पाा चवरइ	पाा देवगड
१०	टकारी	सिगनगड	नदीपंच
११	कातवडी		देवगड
१३-१६	भीमगड		”
१८	सागवी		”
१९	पाटणसागवी		”
२०	मोपे ?	रामगार	”
२३	ओबर ?		”
२४	कानोली		
२६	पाहनेर		
२७	दवळी	नाचणगाव प्रांत	वराड
२८	नदी वर्धा		
२९	सांगवी व मनूर	रायगाव	वराड

ITEM No. 3 : 1728-1729

No. 22]

[4-7-1728

सिलकबंद पोते स्वारी राजश्री पंत प्रधान मुा तिसा अशरैन मया अलफ
छ २ जिल्हेज

जिल्हेज—आशाढ

[6-7-1728

छ ७ जिल्हेज

राजश्री होनाजी पाटील हवालदार हुजरात यासी खत लेहून दिले की तुम्हा-
जवलून रुपये रुपये १०००० दाहा हजार घतले यासी व्याज दरसदे दरमाहे
रुपये तीन प्रमाणे रुपये देऊ.

३००० हाली सिका सातारा

३००० मुबई

४००० सुरत

१००००

दाहा हजार रुपये घेतले बाा म्हणून पत्र लेहून दिले; सके १६५० कीलक नाम संवसरे अशाढ सुध नवमी गुरुवासरे

छ ९ जिल्हेज

खर्च—रुपये

५॥ धर्मादाव व देवस्थान मुकाम सासवड

१ संगमेश्वर

१ खुई (?) ब्राह्मण

१ नारायण श्री

॥ नागेश

॥ सिधेश्वर

१ वटेश्वर

॥ सोपान

५॥

¶Several money transactions mentioned in these extracts enable one to settle the time of certain incidents whose dates could not so far be fixed. Mention is also made of certain individuals which has been helpful in clearing many doubtful points at present existing. Certain purchases, presents, monetary or other grants to those who had fallen on the battle-field are also equally helpful.

No. 23]

[7-7-1728

छ १० जिल्हेज

खर्च—रुपये

९ का पुणे यासी खर्च

गुा सात बाजे खर्च

६ देवस्थाने

१ सिधेश्वर

१ गणेश

१ बालोबा

१३

२ पीर

१ ब्राह्मण गोसावी

६

२ मागी माहारी खासदार याच्या बाइका बोवालणी बाजे खर्च
१ खेरात फकीर

No. 24]

[24-9-1728

राजमंडळ

रोजकीर्दी स्वाा राजश्री पंत प्रधान

छ १ रबिलोवल सुा तिसा आशरीन
खासुदगी

(१) जासूद राा येणे म्हणून पत्र कृष्णराऊ माहादेऊ पाा त्यास देविले रुपये

२ तुकाजी नावजी

२ सयाजी रेखोजी

४

बार

(१) राजश्री माहादाजी आंबाजी मजमलदार सरलस्कर यासी उट पेशजी दिलहे आहेत त्याखेरीज हाली उट १ नूरखानाकडून देविले आसे.

(१) राजश्री आंबाजीपंत तात्या याचा सारगा घोडा मोगलाचे जुजी पडला. त्यास हाली राणोजी भोसले याकडील पागेपैकी तीन सिंगरे आहेत व खाा करून द्यावयासी सागितली आहे २ त्यापैकी याच्या चितास येईल ते येक घोडे देणे म्हणून मानिले पत्र दिलहे असे. १

(१) किता पत्र चिटनिसी राजश्री रघोजी कदम कंठाजी कदम यासी* कीं मल्हार होलकर हे सरकारचे चाकर काा तलोंद पाा सुलतानपूर येथे राहातात ; त्यासी कटकट करिता म्हणून हुजूर विदित जाले व तुम्ही त्यास पत्र लिहिले तेच बजिनस हुजूर आले त्यावरून मानिले ताकीदपत्र लिहिले की याउपरी मल्हारजी होलकर यासी कटकट न करणे. याउपरी कटकट केली म्हणजे तुम्हाकडील लोक जिल्हामध्ये कैसे राहातील जैसे पत्र लिहिले असे.

2419

छ २ रबिलोवल

रवासुदगी

(१) त्रिबकराऊ चित्राव जदीद पथक यासी नालबदी स्वार ९ येकून नालबदी
बापूजीपताकडून प्रा पुणे येथील यैवजी रुपये १००

(१) बापूजी श्रीपत पा पुणेपैकी रा रघुनाथजी बलाल यासी सभासदीची
सेवा घेऊन साल दरसाल पावत करणं स्वारीकडे रुपये रास ७५

No. 25]

[26-9-1728

छ ३ रावल

रवासुदगी

(१) श्री वरद परंपरा राजश्री विसो गंमतीदास वास्तव्य का सोमठाणे
पा रोशनगाव यास श्रीच्या मोहलायास व आनळत्रास पूर्वीपासून गाव इनाम
निता [पुढें विस्तृत खुलासा]

[27-9-1728

छ ४ रावल

रवासुदगी

वा यादी वा यैवज आबूराऊ मलार याणी जिनस आणून सरकारात दिलहा.
किमत रुपयं

३॥= मोहरदार दस्त ३ दर १४=

१०॥= आफशानी

२॥ मुगरक दस्ता १

१॥ व (आः)रपशानी निमदस्ता

२॥ सादुलाखानी दस्त १

४४= किता आबाशानी दस्ते ३

१०॥=

१२॥ किता कागद गडी

६॥ किता २ दर ३॥

६ किता गडी २

१२॥

३॥॥ दोरण्या ६० दर ४-
 २९॥= थैल्या जिलखी
 १८४- किता १७ दर १४-
 ७- किता ९ दर ॥॥-

२९॥=

No. 26]

[2-10-1728

छ ९ रबिलोवल

रवासुदगी

जगनाथ नाईक पुरंधर यांसी सटवोजी जाधव याकडून सरदेशमुखीच्या यैवजी
 देविले असेत वरात

रुपये

९०००

[4-10-1728

छ ११ रबिलोवल

(१) त्र्यंबक खंडेराऊ यासी त्र्यंबक हरी सुभेदार प्राा सुपे येथील मौजे वाकीच्या
 सेतच्या यैवजी

रुपये

२९

[5-10-1728

छ १२ रबिलोवल

रवासुदगी

किता पिलाजी जाधवराऊ याजकडून रुपये

५०४ राणोजी भोईटे समजावीस ५६० पैकी

४५० सुलतानजी भोईटे नालबंदी सात मज-

कूर ५०० स्वार २५ येकून नालबंदी

९०० कोनिरराऊ डाले १००० पैकी

२७० अवधूतराव बापाजी ३०० समजावीस

९० कारकून दिमत राणोजी भोईटे १०० पैकी

२२१४

[6-10-1728

छ १३ रबिलोवल

रवासुदगी

(१) लंबोदर माहादेऊ मजमदार द्या पथक कदम यासी मौजे कठापूर
येथील यैवजपैकी गला कैली बारुले मापे खंडी २

No. 27]

[7-10-1728

छ १४ रबिलोवल

खर्च रुपये

२॥ वलब सुदर सावकार बिदनूर
यासी देणे जासूद पागोटे गुा
आबाजी नाा १ येकूण

रवासुदगी

(१) उदी कुणव्रीण किले लोहगडी आहे ते पुरुषास देऊन रुपये पचवीस जमा
करणे म्हणून पत्र दिले आस. रुपये
२९

त्र्यबक नारायेण याचे हिसेवी जमा धरणे.

[8-10-1728

छ १५ रबिलोवल

खर्च रुपये

१० आबाजीपत तात्यास वाठखर्चास
४ जासूद राा तात्या बाा सातारियासी
[तपशील]
५ बाजी भिवराऊ रोजमरा घोडी दाणे
आठवडा ताा पिरा

रवासुदगी

(१) काा सासवड येथे राजूर माहालची जकात गराडे बापगाऊ व हिवरे येथे
घेता ते न घेणे; सासवडा खालते खानवडी खालते घेणे म्हणून पत्रे

१ बापूजीपतास

१ पानसरे

१ देशमूख

(१) काा सासवड येथे कोणी डाका घालील तरी त्यास मोकदम देशमूख
रुके ८१ व देशपांडे रुका ८॥ दिवाणात १॥ साडे साहा रुके घेणे,
जाजती न घेणे म्हणून पत्र नारो जनार्दन यासी.

No. 28]

[12-10-1728

छ १९ रबिलोवल

रवासुदगी

- (१) कसत्रे पुणे येथील देवाल्याकारणं कामजकूरच्या साल मजकूर येवजी केसो सभदेऊ याकडून हो २०० देविले.
- (१) राजश्री खडेराऊ दाभाडे सेनापती यांसी प्रांत पुणं येथील येवजी बापूजी-पताकडून रुपये ३००

[15-10-1728

छ २२ रबिलोवल

रवासुदगी

- (१) हुजूर खासगीकडे प्रांत पुणे येथील गांव आहेत त्याकडे माहारपटी पडिली त्याचा वसूल खासगीकडे देविला आसे येविसी बापूजीपंतास पत्र दिले आसे रुपये

३८ मौजे खाबगाऊ बुा ताा साडस

३६ मौजे पारगाऊ ताा करेपठार

११ मौजे हडगुरे ताा निरथडी

८९

- (१) मौजे चाबली ताा करेपठार प्रांत पुणे येथे जदीद नव्या विहिरी पाडून मले बागाईत करितील त्यास तह येणंप्रमाणं केला आसं. जिराइताचा वसूल ज्याप्रमाणं देतात त्याप्राा द्यावा. विहिरी नव्या जालियावरी चार साला माफ. पाचवे साली विहिरीस मोट लागेल तेथे येक मांटेस सालिना होन येक. दोदोन मोटा येके विहिरीस आसिल्या तरी दीड होन घ्यावा. येणंप्रमाणे करार करून कौल सादर केला आसे. जिराइताचा वसूल देतात त्याप्रमाणे घेतच आसावा. नव्ये विहिरीस येणेप्रमाणे हा कौल सादर ?

No. 29]

[20-10-1728

छ २७ रबिलोवल

रवासुदगी

किता संदा खासगत मुकासे गाऊ प्रांत वराड येथे आहेत. तेथील कमावीस साल गुदस्ता संकराजी मुरार याजकडे हांती ते दूर करून हाली राजश्री बाबूराऊ मलहार याजकडे कमावीस सागितली आसे देहे वितपसील

कानोजी भोसले याचे संरजामाती-
तील देहे

किता देहे राणोजी भोसले याचे
संरजामामध्ये आंहत देहे [तपशील]

No. 30]

[28-10-1728

छ ५ राखर

सिलकबंद पोते स्वा राजश्री पत प्रधान
 सुा तिसा आशरीन
 मया आलफ राखर कार्तिक
 रवासुदगी

दर्याजी काले याचा घोडा शाहामतखान याचे जुजात पडिला होता. त्याची किमत करार करून दिल्ली, त्यापैकी बाकी देणे राहिले ते राजश्री आपाकडून देविले.

रुपये

२८०

सुलतानजी चोपडे याचा घोडा जुजात निजामाचे पडिला. त्याचे किमत री २७५ सदर आपाकडून देविले आसत.

[31-10-1728

छ ८ राखर

रवासुदगी

ठाणे काा पुणे नारी जिवाजी याचे स्वाधीन केले आहे. देग्वरेख व वाटणी देखील हे करितील. केसो छहदंऊ यासी पत्र १

No. 31]

[10-11-1728

छ १८ राखर

खर्च रुपये

१० श्री मो तुलजापूर बाजे खर्च

५ विा मातुश्रीबाई

५ साँ कासीबाई

१०

[20-11-1728

छ २८ राखर

जमा छ मजकूर बाा वाजगस्त छ

११०॥=

२३ राखरी मातुश्रीबाई समागमे

पंढरीस जाते समई री ५५० साडे

पाचशे दिले, त्यापैकी खर्च

४३९०= बाकी जमा वाजगस्त

२४२४

No. 32]

[22-12-1728

छ १ जमादिलाखर

सिलकबंद पोते स्वारी राजश्री पंत प्रधान
 मु॥ तिसा आशरीन मयां आलफ
 छ १ जमादिलाखर पौश
 शु॥ त्रितीया रविवार
 रवासुदगी

जासूद रवाना सातारा बाहादूरपुरा व येदलाबाद येथील राजपत्रे आणायासी
 पाठविले तेथून राजपत्रे घेऊन माहालास जातील त्यास खर्चास देविले. रुपये
 [तपशील]

[25-12-1728

छ ४ जमादिलाखर

खर्च	रुपये
३२ मो आवंटे	
४ श्रीनागनाथ	
१० तीर्थ उपाध्या	
१५ ग्रामस्त ब्राह्मण	
१ स्नानसमई	
—	
३२	

[30-12-1728

छ ९ जमादिलाखर

खर्च	रुपये
१ देणे कलावंतीण जालनापूर	

[1-1-1729

छ ११ जमादिलाखर

खर्च	रुपये
१९॥	

ग्वा सोने देणं ताा आपाजी सोनार
 तोले १॥ दर १३

[4-1-1729]

छ १४ जमादिलाखर

खर्च शो

१४ कासिबा व आंबाजी गुरव झा छ १ जाखर
ता छ मार

रवासुदगी

राजश्री दावलजीराऊ सोमवसी ताकीदपत्रे मुकासे माहाल [तपशील]

No. 33]

[12-1-1729]

छ २२ जमादिलाखर

खर्च रुपये

१२ माहार नवे खासदार दिला नारायणजी निकम
जमान नागोजी राला बारगीर आसामी ३

४ काननाक

४ रघनाक

४ उपनाक

१२

[13-1-1729]

छ २३ जमादिलाखर

रवासुदगी

सरंजाम ताकीदपत्रे दिला जाचक निया राा कान्होजी भोसले याजकडील
ताकीदपत्रे प्रात वराड मुकासे राजपत्राप्रमाणे

दिला तुलजाजी जाचक

बारवाजी जाचक

१ प्राा थूगाव

१ मौजे नागरी प्राा सेवगाऊ

१॥ प्राा लाडखेड निमे

प्राा चादे

[वगैरे]

१ प्राा आडिगाव

[वगैरे]

१०॥ पत्रे ११

२१

१८

छ १२ जमादिलाखर सुा तिसा आंशरीन मया व अलफ

माहालपोते स्वागी राजश्री चिमणाजी बलाल

जमा जामदारखाना बाा भेट नदंलाल मंडलाई इंदूरकर राा आपा डेरि-
यास गेले होते तेथे दिली धिरमे जोडी १

शाला २

१९ प्राा उदी १

१७ प्राा हिरवी १

३२

[10-1-1729

छ २० जमादिलाखर

(१) घोडा सिंगा कुमैत दिाा नजर फतंसिंग राजा हरगड यथाल भेटांचा देणे.
पागा दिाा भिकाजी सिदे याजकडं दिलहा. रास
१

[13-1-1729

छ २३ जमादिलाखर

खर्च

रुपये

॥-धर्मादाये ब्राह्मण क्षिप्रचे तीरी

॥- विद्यमान सौभाग्यवती रखमाबाई

८- विद्यमान जिऊबाई

॥-

६९ धर्मादाये ब्राह्मण क्षिप्रचे तीरी विद्यमान
राजश्री आपा

१० गोसाबी उर्ध्मुखी

॥- तैवज सुपारी ८८॥

No. 35]

[6-4-1729

छ १७ रमजान

राजकीर्द

स्वारी राजश्री चिमणाजी बलाल

मुगा तिसा आशरीन रमजान—चैत्र

परभारे

मलारजी हॉलकर यास ब्रह्मान

हती बाा राणोजी सिंदे यापैकी दिला.

घांडी खाा गुा सिंदोजी राजत

यांपासून घेऊन दिली. रास १

येकून किमत रुपये

जमाई

९००

जमा बाा लस्कर दयाबहादर

रुपये

३००

खर्च

राा

५० राणोजी सिंदे देणे गवीचा

घोडा गुा गिरजोजी गोवारी

ताा गिरजोजी

[15-4-1729

छ २६ रमजान

छ मजकुरी राजश्री रायास पुत्र जाहाला म्हणून पत्रे घेऊन कासीद आले.

No. 36]

[9-3-1729

छ १९ साबान

स्वारी राजश्री पंतप्रधान

मुगा तिसा आशरीन मया व अलफ

खर्च—रुपये

१० जासूद खाना बातमी

२ छत्रसालाकडे

१ राणोजी घाटगा

१ संभाजी सूर्यवंसी

२

८ खाना महमदखान बंगस याजकडे
[तपशील]

१ चिंतामण दिमत छत्रसास खाना मारनिलेकडे

[10-3-1729

छ २० साबान

छ मजकूर भारतसिंग राजा छत्रसाल याचा पुत्र याची भेट जाली.

[13-3-1729

छ २३ साबान

छ मजकुरी राजा छत्रसाल यांची भेट जाली.

जमा छ मजकूर बाा यैवज ४९८९॥=

मेजवानी राजश्री छत्रसाल राजे

याजकडील माा आसाराम

४७३५ येन

२९४॥= मोहरा दर १२४=

४९८९॥=

ITEM No. 4 : 1729

No. 37]

[21-3-1729

छ १ रमजान

सिलकबंद पोते स्वारी राजश्री पंत प्रधान

मुा तिसा आशरीन मयां

आलफ

रमजान—चैत्र

खर्च रुपयें

४ कासीद दिमत छत्रसाल खाना

राा आपाकडे

२ देवराये

२ धणी

४

६ देणे कलावंते ताा खंडू सावंत

2429

छ ३ रमजान

खर्च रुपये

- २ लाला लमाण मयेत जाला होता.
त्यास पुरून ठेविल्यावरी फिरांन
जिवंत होऊन मातींतून निघांन
आला त्यास इनाम रुपये
- २३ देणं कलावंत ताा खडू सावंत
कृष्णा वगेरे रोजगुदस्तांचे
११ उलफा
१ मिठाई

१२

११ छ मजकुरी उलफा

[26-3-1729]

छ ६ रमजान

खर्च रुपये

- ५० महादाजी आबाजी मजमूदार
दिा राजश्री दावलजीराऊ सोम-
वौसी सरलस्कर

¶The reference to Chhatrasal, Krishnaji Naik Joshi, Ranoji Bhonsle, Brahmendra Swami and others in these extracts are useful in determining the exact dealings of these persons with the Maratha Sardars.

No. 38]

[27-3-1729]

छ ७ रमजान

जमा छ मजकूर हाा यैवज ९७०
नजर छत्रसाल राजे
याचा भाचा मोहरा ८०
दर १२४ = येकूण रुपये
छ मार बाा यैवज राजश्री
छत्रसाल यैन रुपये

2430

[2-4-1729]

छ १३ रमजान
 बाा यैवज छत्रसाल माा ६६१
 ज सो ले यैन रुपये
 २३१ छ ७ रमजान
 १३५ छ १० रमजान
 २९५ छ ११ रमजान

[4-4-1729]

छ १५ रमजान

	खर्च रुपये
३७	देणे जखर्मा
	५ संताजी नील
	३ तुलवाजी माने
	[वगैरे]
३७	१०

[5-4-1729]

छ १६ रमजान

	खर्च रुपये
१०	देणं जखमी दिमत राजश्री
	आपाजी माणकेस्वर आसार्मा ५

[6-4-1729]

छ १७ रमजान

	खर्च रुपये
४	गोविद बलाल दिमत राजश्री
	पंताजीपंत

[10-4-1729]

छ २१ रमजान

	खर्च रुपये
१२५	बाबूराऊ रघुनाथ मजमदार दिमत
	राजश्री पिलाजी जाधवराऊ देणं
	उटास ताा दगडोजी पवार
	बाा चिठी

[4-5-1729]

छ १६ सवाल [चाहू]

राा जगताराऊ याचे डेव्यास राजश्री पंत प्रधान गेले तेव्हा सदका दिलहा तां
 यैवज ताा रखमाजी जगथाप पावलो व रुपये ४००

येकदर हिसेबात जमा असत.

[12-5-1729]

छ २४ सवाल

खर्च

८ सयार्जा व इमाम जासूद दिमत नजूदी
 आलीखान

१०० संभाजी सावंत रसानगी आमृतराऊ शंकर
 रुपये भार

रवासुदगी

(१) चिताराम यासी प्रात मालवा येथील फडनिर्सी सखां माहादेऊ याचे
 कारकादीस हांती. सन सिता(?)मधे तणेप्रमाणे साल मजकुरी करार
 करून उदाजी पवार यासी सनद सादर केली असे. तैनात हो

१२००

सन सितामधे रामाजी बावाजीस जमान घेतला असे

No. 42]

(१) बाजी वासुदेव याकडे जासूद रवाना केले की तुम्ही वराड प्राती धामधूम
 न करावी म्हणून पत्रे मसाला हो

१० सताजी चापाजी द्या आपा

१० माहादजी रखमाजी

—
२०

(१) रदकर्ज देणे साल गुदस्त रुपये

४००० सुदर नाईक काले नख्त

व कापडपैकी

१००० रघोबा नाईक तासके यासी

—
९०००

आदा वा यैवज देवराज वेडातीपूरकर (!) प्रांत श्रीरंगपटण साल सन सबामधे
 स्वारी जाली होती तं समई कुल वोलेस होते, मग वीस हजारपैकी करार केले.
 सदरहू आदा छ १ रजब

छ २९ सवाल

खर्च

४६८ देणे सोने मोहरा भार

(

रुपये

१९२ माहादाजी अंबाजी मजमदार
दिमत सर लस्कर १६२७६ सदासीवभट आग्निहोत्री परश-
रामकर याची वस्तभाव
विक्रमपुराजवली गावकरी-
यानी लुटून घेतली त्याचा
यैवज जसोले द्या छत्रसाल
याणे द्यावा. हवाला घेऊन
चिठी लिहोन (दि)ली. रोख
आडीचशे मोहरा तीन त्याज-
कडून वसूल आला नाही.
याजकरिता मुाभट गोसावी
यास दिले. सोने मोहरा
भार २३ दर १२

No. 43]

[15-5-1729

तेरीख २७ सवाल

रवासुदगी

राजश्री अंबाजी त्र्यंबक याची घोडी सांगंगी सासवडी आली आहे. तीस दररोज
हरभरे कैली मापे ४४१॥ प्राा जितकं दिवस राहाल तांवरी देणे म्हणून
नारो दादाजी पत्र ?

बार

खर्च रुपये

रदकर्ज

रुपये

१९००३८ माहाराज राजश्री छत्रपती बा
बापोजी गणेश देणे हुजरात

१२०००० किता येथून येन

2435

१००० आपाजी घाटगे पैकी
२०० नरसोजी घाटगे
१८८३८ बाा राणोजी भोसले
३००० गोरखोजी भापकर

No. 44]

[2-8-1729

छ १७ मोहरम सलासीन मया व अलफ

रवासुदगी

राजश्री स्वामीचे भेटीसमई हती नजर केले साल गुदस्ताचे स्वारीपैकी

खासा राजश्री पंतप्रधान छत्र- राजश्री चिमणाजी बलाल स्वारीस
सालाचे मुलकात जाऊन बंगस लुटिला मालवियांत गेले. दयाबहादूर बुडविला.
त्याचे पाडाव हती आणिले होते ते त्याचे हती पाडाव आले रास १८
रास १३

[तपशील]

[9-8-1729

छ २४ मोहरम

रवासुदगी

राघो लक्ष्मण पुरधरे यासी गोरखोजी भापकर याची मजमू सांगोन पाठविले
तैनात रुपये ७००

[26-11-1728

छ ९ जावल

सिलकबंद पोते स्वारी राजश्री पंतप्रधान

सुा तिसा आशरीन मया आलफ

रवासुदगी

किता पत्र चाकणकर मोगलाने धामधूम माडविली आहे; तेथील गडी बाधोन
हालखुद ठेवावयास देवजी सोमवौसी व संताजी धायेभोर याजकडील स्वार येतील,
त्यास दरराऊता दररोज ४= चवल प्रमाणे देत जाणे म्हणून गोविंद कृष्ण
यासी पत्र

[26-11-1728

छ ९ जावल

छ मजकुरी राजश्री स्वामीचा निरोप वाघज पाा बारामती येथून घेऊन आले.

No. 45]

सलासीन मया व अलफ तेरीव १७ रबिलाखर

रवासुदगी

हैबतराऊ लकडे बिन तुकोजी पा लकडे मौजे कोलविरे पा सुपे याचे बाप
तुकोजी लकडे स्वामीकायवरी दयाबाहादर यांचे जुंजी पडिले याजकरिता *

* * * * इनाम पुत्रपौत्रादि वंशपरंपरेने

छ १० रबिलाखर

खर्च पांतापैकी

कारकून खासा राजश्री पंत

चिरंजीव राजश्री रामचंद्रपंताचे

वारशास खर्च हा

७०॥॥= ता बहिरंभट उपाध्ये

No. 46]

छ ९ जमादिलाखर

सुा सलासैन

[मया व अलफ]

राजमंडळ

स्वा राजश्री चिमणाजी बलाल

माहे जमादिलाखर-पौष

रवासुदगी

बदल देणे घोडा लोणंदकर जावजी खंडोजी गोरखोजी सलके याचे बारामतीचे
स्वारीस घोडे पडले हां(ते) त्या ता देता राहिले होते ते हाली द्यावं यैसे करून
राजश्री राज याणी चिठी लिहिली. [वगैरे]

छ १८

माडवगड घेतला म्हणून मल्हारजी

होलकर व उदाजी पवार याची पत्रे

आली त्यास वखे

३॥ कासीद द्या मल्हारजी

होलकर तिबटे २

७॥ कासीद द्या उदाजी पवार

तिबटे २

२४। कारकून दिसा होलकर
गोविंद चिंतामणी
१७॥ पासोडी ताडपत्री
६॥॥ तिवटे

२४।

५॥= गगाधर येसवंत तिवट १

४०॥= ७

छ २७ जाखर

किले पायगडी राजश्री आपा माचीस जाऊन बहु(मा)न केला. किले मार यास
तपशील रुपये

छ ९ सवाल सलासैन मया व अलफ [16-4-1730

राजश्री आंबाजी त्र्यंबक यासी

कुडती उंदराच्या कातड्याची बा
स्वारी राजश्री चिमणाजी बलाल साल
गुदस्ता दयाबहादरपैकी १ रुपये होणे (!)
येकूण सनग १

ITEM No. 6 : June 1730 -December 1731

No. 47]

[12-6-1730

६ जिल्हेज

१२०० देणे कर्जदादन राजश्री दावलजीराऊ सोमवंसी सरलस्कर ताा सखोबा

१००० किता

४०० गुा सेखजी

६०० गुा रामजी

१०००

२०० किता गुा रामजी

१२००

१ जिल्हेज

मेजवानी राजश्री स्वामी द्रुणी महाल

- ३६९२॥= सौभाग्यवती मातुश्री विरूबाई पोशाख ९ यो वस्त्रे
 ४०९॥ सौभाग्यादिसंपन्न सकुमारबाई वस्त्रे
 ४६१ सौभाग्यादिसंपन्न सगुणाबाई वस्त्रे
 ६९६ सौभाग्यवती गोडुबाई व सौभाग्यवती अहिल्याबाई फतेसिंग-
 बावाची स्त्री वस्त्रे यो रूपये
 १४४ सौभाग्यवती राजसबाई वस्त्रे यो निया निवालकर सनगे रूपये
 ३०० मदनसिंगबावाचे घरी बाइकास सनगे

¶There are many interesting entries in this year—all more or less shedding light on Shahu's domestic life. Madan Singh, Sambhaji's illegitimate son, is mentioned as living at this time. The early activities of Holkar, Sindia, Naro Shankar and others are described.

No. 48]

[21-7-1730]

१६ मोहरम

मोरो बावाजी बेलसर निमे कुलकर्णी व जोतिसी मौजे जेजोरी ताा करेपठार याणी आपले वृत्तीचे पत्र राजश्री दादाजी कोंडदेऊ याच्या महजरचा जीर्णोधर करून राजश्री छत्रपती स्वामीची पत्रे

राजश्री राणोजी सिंदे व मल्हारजी होळकर यास पत्रे दिलही की मारनिलेस कर्जवाम जाले आहे. तुमची यांची स्वारी दर मुलुकात होईल त्या ऐवजी मारनिलेस तुम्ही अवघे मिलोन रूपये १०००० दाहा हजार पाठवून मानिलेचे कर्जदारी बार होये तो अर्थ करणे म्हणून पत्र

No. 49]

[8-8-1730]

इहदे सल्लासीनि

बाा काबरस पैकी तिवटे

३ भिकाजी येवला

पुणेकर प्यादा १

६ खासदार २

३ भिवाजी यादव

३ शामजी नीलकंठ

६

३। विसाजी नारायण

हरकारा १

३ दादा त्रिंबकराऊ विम्बनाथ १

देणे

[8-8-1730

९ सफर

देणे राजश्री नारो शंकर सचिव यास सेला अष्टगोली कुसुंबी ब्रा भेट पैकी एकूण रुपये ३०

[12-8-1730

९ सफर

राणोजी सिंदे तिबट १ देणे जयाजी सिंदे तिबट १ रुपये ९.

No. 50]

[3-9-1730

१ रबिलाखर

रवासुदगी

राजश्री श्रीधर गोविंद सुभेदार प्रांत गुजरात यासी प्रांत मजकुरचा सुभा सांगितला. त्यास मल्हारजी होळकर याजकडे प्रांत माळवा येथील दिवाणाच्या ऐवजाखेरीज राजश्री चिमणाजी बलाल याचा ऐवज येणे ब्रा तह तहनामा पैकी देविले रुपये.

१००० खासा वेतनात

त्रिंबक अनंत सभासद

१०००

किता श्रीधर गोविंद यासी खत लेहून की तुम्हापासून कर्ज घेतले रुपये १०००० दाहा हजार रुपये व्याज दरमाहे दरसदे रुपये ३ तीन प्रमाणे करार केले असेत म्हणून खत १ एकूण रुपये

१००००

[16-9-1730]

१३ सफर

मेकडोजी ढमढर यासी सनगे थोा रुपये

७ तिवट १

२० अष्टगोली ३

२७

No. 51]

[20-9-1730]

१८ रबिलावल

देणे राजश्री पिलाजी जाधवराऊ वर्षासन कापड मुदल किमत रुपये १०००

[22-9-1730]

२० रबिलावल

देणे कानोजी सणस देणे निंबाजी सणस मोत्ये जोडा सिलकेपैकी गुा विसाजीपंत १ थोा ४०

[26-9-1730]

२४ रबिलावल

आवजी नीलकंट चिटनिवीस देणे पटी भार्गवगाम रुपये ५०

[27-9-1730]

२५ रबिलावल

२८५ गोरखोजी भाबकर ताा नागो वावाजी द्दिा मार मोहरा १९ दर १५

[5-10-1730]

३ रबिलाखल

वखें राजश्री कुवर बहादर बाा ताा मोरोपंत द्दिा राजश्री बाबूराव मल्हार

२०७॥= खासा

१०० मंदील १ सरासरी मोतचुर

बाबूजी नाा पैकी जमा धरणे

आक ६००

2441

६५ अष्टगोली १
सेवडेपैकी हिरवा
४२॥॥= किमखाप बाबुजी नाा पैकी
१ आक १३७

२०७॥॥= ३
१७६॥॥ फतेसिंग
१२६॥ सौा नाबदवाई कुवर बाहादर
यांची बहीण

[24-10-1730]

२२ रबिलाखर

३००० संतार्जा माने पतंगराव सोने व्रजन तोले २०० दर १५

No. 52]

[3-11-1730]

३ जमादिलावल

श्री देव चिचवड यासी दस्तक हर जागाहून जिनस भरून येतील त्यास
जकातीचा उपसर्ग न लावणे म्हणोन दस्तक बैल सर ५०

[11-11-1730]

११ जमादिलावल

सुभानजी बोरगे यासी सालगुदस्ताचे बाकीच्या एवज दिलहे कर्ज गुा
वासुदेव जोसी ताा छ १३ प्रमाणे रुपये १०००

देणे मानाजी पायगुडे बाा एवज बाजगस्त मालजी चितलकर यास नालबंदी
रु. २००० दोन हजार देविले प्राा खानदेश दहस्तीपैकी

[2-12-1730]

२ जमादिलाखर

बाा देणे मातुश्री बाईकडे पाा जैनाबादचे एवजी मुकासबाब निाा सदासिव
दामोदर विद्यमान सदासिव भट पटवर्धन मार्गसीर्ष मासचे हप्त्यापैकी देविले सबब
सोने नगाबद्दल रुपये १३००

No. 53]

[11-12-1730

छ ११ जमादिलाखर

मुा सातारा

वख्त्रे रवाना अर्काट अजम सादतुलाखान यासी

हाा वेकाजीपंत

सादतुलाखान याचे खीस

खासा सादतुलाखान

७० लब गाजरी इलाचे

सनगे हाा सातारा

याचा हाा खारी सनग ॥

७० चिरा बादली १

८ चोलखण बादली

१२० किमखाप १

उसनवार हाा सौा कासीबाई

१०० जामेवार पसमी सफेत १

३८६ हाा पुणे सनगे

२९ गोशपेश पसमी १

४४ आली त्यापैकी

४९ पख्या गुजराती १

२९० पातल बलदली

६ हकबदी १

१७६ पासोब्धा

पैठणी १ मोती मुठ

८० शालजोडी एक

३८६

खिरमं २

७९ दुपटा पैठणी १

४४४

९९१

९

१०० निमं अस्तनी पसमी

हाा पुणे सनगं ४ पैकी

९७ हाा भेंते भाऊ सनगं

धुवट

३४ तिबटे २ बार ९९ हात

८ महमुदी १ हात २४

१९ सेला साधा १

हात ३२

९७

४

१४

७०८

No. 54]

[14-12-1730

१४ जमादिलाखर

जानोजी काकडे खिजमतगार सनिध राजश्री छत्रपति स्वामी यांचे कर्ज गाव-
गना वगैरे प्राा संगमनेर येथे येणे आहे. त्याविशी हली ताकीदपत्रे सादर केली
की कर्जाचा भाग वारून देणे येसी ताकीदपत्रे देऊन पाठविले त्यास मसाला देविला.

राजश्री मल्हार तुकदेऊ यास राजश्री बापूजी श्रीपत याजकडून प्रांत पुणे येथील
साल मजकुरपैकी आखेर सालचे ऐवजी देविले रु. ५००

[16-12-1730

१६ जमादिलाखर

मल्हार रायार्जी प्रभु दिा उदाजी पवार तिवट १ एकूण रुपये २॥= हा
राणोजी भोसले

[22-12-1730

२२ जमादिलाखर

१२॥॥. देणे साडे करून ग्रहास आलियावरी ताा रखमाजी जगथाप देणे
सौ अन्नपुर्णाबाईच्या हाती दिली मोहर १ एकूण रुपयं.

No. 55]

[26-12-1730

२६ जमादिलाखर

१४० आनंदराव पवार यास वस्त्रे

२७१ थेशवंतराव पवार निा आनंदराव पवार

२६० कडे सोने भार २०

११ कुडक्या सोने .॥॥=

२७१

[27-12-1730

२७ जमादिलाखर

सरंजाम आनंदराऊ पवार दिा राजश्री चिमणाजी बलाल पेस्तर साल सन
सलास सलासैनपासून

मुकासे प्रांत गुजराथ प्रांत माळवा पाा जलगाऊ प्रांत वराड पाा चिखल-
वाहाल पाा जैनाबाद, मौजे भारडी, मौजे उजनी पिंपलगाऊ ताा नगर ह्वेली
पाा नेवासे मोज कवीटे मौजे मळठण.

आनंदराऊ ब्रान संभाजी पवार पाा मौजे कवठे ताा पाबल प्राा जुन्नर याणे पुणाचे मुकामी येऊन हुजूर विदित केले की मौजे मजकुरी पाण्याचा तोटा आहे, याकरिता तले बांधतो, तल्यामुळे खर्चवेच पडतो, या करिता ? चाहूर इनम दिली असे.

मौजे बामुळसर पाा कडे येथील पाटिलकी जगदंऊ राऊ पवार यानी नूतन करून घेतली, त्याचा महजर करून देणे म्हणून पत्र ?

प्राा मालवा येथील सरदेशमुखीचा मजमु पेस्तर सालापासून सन सलास सलासीनची गोविंद खंडेराऊ यासी सांगितली असे. सनद आनंदराऊ व राणोजी सिंदे याचे नावे दिल्ली; तैनात रुपये २००० दोन हजार केले असेत.

No. 56]

[29-12-1730

२९ जमादिलाखर

देहनगी कलावंते

१९ आवरंगाबादकर

साब्धा

४॥ बुधो ?

४॥ कासमीरा ?

४॥ मखन ?

४॥ हमदरवण ?

१९

४

१०१ शामी खंडालकर

४६ पातळ ? जरी

९९ दुपटा ?

१०१

२

[31-12-1730

छ २ जमादिलाखर २

गुा सातारा

जामदारखानापैकी

जोल्याजी भोसले दिमत राणोजी सिंदे तिवट हा कानडे ?

आक

१३॥=

रुपये

७॥=

No. 57]

[1-1-1731

३ रजब

हा मुा लोक दलर परशररड सलतुले डरस डसलरु देवलले रुडडे.

३ डरुई डुलडुण वसुतु डुडे डरुडुडु तरु डरुडुगण हु डुडे कुसेगरुव डेथुल डररसुडुडु डरुवसर डेऊन ररुहतर नरुहु डडड.

५ डेडर डरंग वसुतु खेड डरडे परशररड सलतुले डरुडुडुसुन शंडर रुडडे नरुलडंडु डुहुणुन डेऊन डरकरुस आलर नरुहु ते रुडुडे देत नरुहु डडड.

[4-1-1731

छ ६ रजब

संडरुगु ररुडे डरुडुडुडुल हुगुेर तुलुडुगुल डुऊन आले तुडरस तुलवड १ रुडुडे ५

[5-1-1731

७ रजब

डुकरस डुहल आनंदररुडु डुवर डरसु सलल डरुडुडुडुडुडे डुसुतर सलरुडुडुसुन दुलुडे.

[8-1-1731

१० रजब

डुलुहरगु हुलुकर डरस डुडु डुडु डरु डरुलवु डुथुल डुडुडुले डरुन आकर डुडुडुडुडु तुकुगु डुवर गुररुगु डुवर दरसुदे रुडुडे ७ सरत डुडुडुणे देणे डुहुणुन डुडु १

No. 58]

[29-1-1731

१ सरडरन

उदरगु डुवर व आनंदररुव डुवर डरुडुडुडे देसु डुकरसे हुते ते तुडरुडुडुडुन दूर करुन हलुडु खरसगुडुडे ठेऊन कडरवुस सलल डरुडुडुडुडु

२ डुडुडु डरुहदेलु(?)डरुडुडुडे डुकरसु

१ डुडु डुनरडुडु

१ डुडु डुलगरुडु

—
२

१ डुडु नरुवरसे कडरवुस नरुडु

गुररुगु डुगुवुदु दुररु ररुणुगु

डुडुसले डरुडुडुडे

४१

१ पाा चिखलवाहाल नाा केसो
विश्वनाथ याजकडे कमावीस सांगितली
महाल मजकूर दर सदे हा १६

—

४

[30-1-1731]

२ साबान

७५० राा पिलाजी जाधवराव रोजमुरा वरात १०१६ पैकी

८२ राणोजी सिंदे हा ५०० पैकी वजा पोताहून दिलहे ४१८ बाकी गला १॥=॥

No. 59]

[2-2-1731]

छ ५ साबान

२३३॥. धर्मादाय वास्तुशांतीचे दिवसी

२० हांमाचे ब्राम्हण ४०

१० आचार्य वगैरे ब्राम्हण ५

६ गोदान

१९७॥. भोजनासमयी भूयसी

२३३॥

[4-2-1731]

छ ७ साबान

बाग काा पुणे

४ महिमाजी भिंताडा

[22-2-1731]

छ २५ साबान

इमारत कसबे पुणे ताा सिवराम कृष्ण कुसाचे कामास रुपये १०००.

१५२ जानराऊ ढमढेरे याचे पागेचा रोजमरा येकमाही हा खुद

छं ११ रमजान

देणे परराज्ये आहिर निजामनमुळुक हा धोंडो गोविंद
खासा निजामनमुळुक यास सनगे रुपये

१०० जामेवार हा बावसी पैकीं १

५० चिरं बादली २

२५ पिवला १

२५ बनासे १

५०

६० किमखाप जालीबार १ यो

७० पटके ३

२० सफेद करचोबी

२५ गुलाबी १

२५ बदामी १

७०

६० महमुदी करचोबी

२१० इलाचे जरी

७० लाल वेलदार १

१४० सबज वेलदार २

दर ७० यो

२१०

३

४० जामेवार बादली १

५५ जामेवार अनारी सफेद १

२५ छीट भस्मे दर १

६६ धुवट समे

२० तिबंट २

२२ सेले साधे २

२४ हिरवे २

६६

६

७३६

२०

१८। हतान्यास तीवट
कसुंबी ?

७५४।

No. 61]

कलगी जडीत हा सवाई जयसिंग पां
७६ हिरकण्या लहान
७ पुक्षराज
४४ माणके लाल
२ लालब्या भोर
७ मोल्ये
१ लोलकपना
१ मदनाईक

सनग सीलित सोने लालगी
जडीत ? से
सिरपेच जडावार्ची
८ हिरकण्या मोठे
१० लहान हिरकण्या
१० माणिक
१ मदनाइक पना
१ मोल्ये २ पैकी
सीलकेस हा आपाजी लस्कर
१ लाडी कती पाच

सिरपेच १ यो

नवाब नासरजंग
सनगे यो रुपये

२५ चिरा बादली ?
५ गोसपेस ?

१० हकबंदी १
 ४० इलाची जरी १
 २५ पटका भारी १
 १०६।= जामेवार जोडी १
 वजन तोळे ६६।।।.
 सनगे २ योा

२११।=

नवरीस

सनगे योा रुपय
 १०० जामेवार जोडी बादली
 सिलकी १ योा सनगे २
 ३२४- चादर बादली १
 ६० किमखाप १
 ७।।. चोलखण बादली
 सनग चिरा ४=
 ८७।।. चादर कुसुंबी सिलकी
 १.

 ९४०

२८७४-

बेगमसाहेब

सनगे योा रुपये
 ३३ जामेवार बादली १
 ६० इलाचा जरी १
 ८० चादर जरी कुसुंबी
 १ सिलकी
 १० चोलखण बादली योा
 चीरी गज २ सनग।।.

 ३।।

१८३

No. 62]

[16-3-1731

१८ रमजान

भारमल कराले द्या येमाजी बाबले जखमी

[21-3-1731

२३ रमजान

८९१॥॥= वख्त्रे राजश्री राणा संग्रामसिंह याकडे हस्ते शामराऊ व जैसिंग
सकतावद रवाना केली सनगे येकून रुपये

No. 63]

[25-3-1731

२७ रमजान

किता नजरपटी जमा गाव निा मानाजी पवार द्या
राणोजी सिंदे गांव ता पाटस रुपये

४०० का पाटस

१२५ मौजे गार

९२५

[31-3-1731

इहिदे सल्लासीन

३ सवाल

जमा पोता

५०० कर्ज गुा सदासिवभट पटवर्धन गुा आपाजी सोनार

रवासुदगी.

भावसिंगराऊ टोके देणे रोजमुरा चैत्र मास पैकी सदासिवभट पटवर्धन
याजकडून देविले कर्ज पैकी रुपये ४००

बाबत ऐवज मिरासपटी व नजरपटी पाटस व गार येथील मानाजी पवार याणे
करार केली हा ५२५ त्या पैकी राणोजी सिंदे याजकडे पेसजी देविले २०० बाकी
हल्ली मशारनिल्लेस देविले रुपये ३२५

No. 64]

[16-4-1731

१९ सवाल

देणे पीलखाना हत्ती फत्तेलस्कर याचा दात कापिला ते समयी सेरणी
वाटावयास केली होती ते हली ता फतु माहात हा २५

[18-4-1731]

२१ सवाल

पथके

३३।= राणोजी सिंदे देणे हत्तीस रतीव गुा महादसेट

[26-4-1731]

२९ सवाल

पाा जलगाऊ येथील साल गुदस्ताची मुकाम बाबेची बाकी आहे तो एवज पेशजी वासुदेव जोसी याजकडे देविला होता तो मना करून हल्ली राजश्री तुकोजी पवार व जिवाजी पवार याजकडे देविला असे येविसी देशमुख देशपांडे यास सनद ?

[27-4-1731]

३० सवाल

मौजे देहू ताा हवेली पाा पुणे दिल्ले अभयपत्र ंसजे मौजे मजकूरचं नजर-पटीचा पैका घेतला, याजकरिता रयत तजावजा जाली आहं म्हणून हुजूर विदित जाले त्याजरून हे अभयपत्र सादर केले असे; तरी तुम्ही कोणवीसी शकअंदेशा न धरिता मामुरी करणं. तुम्हास नजरपटीचा तगादा लागणार नाही. गाव राा उधोवा गोसावी याजकडे दस्त इनाम आहं. सालाबाद गोसावी याकडे वमूल देत असता त्याप्रमाणें देत जाणें तुम्हास तगादा लागणार नाही म्हणून पत्र ?

No. 65]

[1-5-1731]

छ ९ जिल्काद

२९०॥. पीलखाना

- २० खुदाबकस
- १९॥. आलाबक्ष
- २१ फत्तेलस्कर
- २१ भवानी प्रसाद
- २१ गजराज
- १४ फत्तेमुबारख
- १६ रामबाण
- १६ महबूबगंज

१६	अलीमदत
१६	मोती गज
८	तखतगौरी
११	सुंदरी
४	पखाली
२४	बारगीर ६ दर ४
६७	सिलेदार लंपी
	७ खंडोजी चौधरी
६०	त्रैल १२ दर ५
<hr/>	
	६७

२९०॥

[5-5-1731]

९ जिल्काद

वा देणे राा जयसिंग सख्तावत दिमत राजश्री राणा चितोडकर हाा सनद
 राा हरी मोरेश्वर राजाज्ञा देखील भाट रु.२१०० पैकी व देह रुपये १७०॥= बाकी
 देणे रुपये १९२९।= पैकी वजा दहक देणे दिमत रुपये १९३ बाकी देणे.

No. 66]

[18-7-1731]

मोहरम २४

५५	महादार्जी अंबार्जी मुजुमदार
१०	तिवट १
४५	पासोडी पैठणी १
	आक १०

५५

[15-8-1730]

१२ सफर

राजश्री राणोजी सिंदे दिमत राजश्री चिमणाजी बळ्हाल यासी साल मजकुरी
 जमावाचे वेगमीस मोकासे दिलहे ऐवज सरदेशमुखी

१	पाा साखरखेडले
१	पाा चिखली
१	पाा सोवली

३

No. 67]

[6-9-1731

१५ रबिलावल

सदासीवभट पटवर्धन याजपासून कर्ज घेऊन खत लेहून दिले कीं दरमाहे दरसदे व्याज रुपये २॥ आडीच प्रमाणे केले असे १६९२ साधारणनाम मंवल्लरे भाद्रपद वद्य प्रतिपदा सुरु इहिदे छ १५ रबिलावल रुपये.

२५०००

[12-9-1731

२१ रबिलावल

येसवतराऊ भोसले यासी घोडी बकसीस देऊ केली तिन्वी किमत रुपये २००० दोन हजार, त्यापैकी हल्ली राजश्री अंबाजीपंताकडून हा ऐवज कर्ज गुा सेख मिरा येसवंतराऊ व बसापा पैकी रुपये.

No. 68]

[3-10-1731

१२ रबिलाखर

राा हिरोजीराव पाटणकर व द्वारकोजी पाटणकर व राजजी घाटगे याचे कबिले काा सुपे येथे येऊन राहतील त्यास जागा देणे. गडीतील खासा घर मानिलेचे हवाला करणे. कोटातील माणूस जाईल येईल त्यास परवानगी मारानिलेची म्हणोन त्रिबक हरी यासी पत्र १

[8-10-1731

१७ रबिलाखर

खाा मोतियाची जोडी गुा मोरमेटी करजे जोडी २ एकूण रुपये २००

[9-10-1731

१८ रबिलाखर

राा येसवंतराऊ वीरेस्वर सभासद हूजूर होते यास राा मल्हारजी होळकर याजकडे पाठविले याचे हातून हरएक सेवा घेऊन वंतन रुपये ७०० सातसे पावीत जाणे म्हणून सनद १

No. 69]

[13-10-1731

२२ रबिलाखर

रवासुदगी

राजश्री लक्ष्मण खंडागले यासी सनद सादर की संस्थान देवगड येथील सन तिसाच्या ऐवजापैकी बाकी रुपये २६४०० बाकी होते त्यापैकी गोविंद बलाल

याचे मारफतीने रु. ९००० सरकारात सन सलासीनात पावले. बाकी रुपये १७४०० सतरा हजार च्यारसे राहिले आहेत. त्याचे वसुलास हल्ली गोविंद बल्लाल पाठाविले आहेत, यांचे पदरी सदरहू ऐवज घालून रवाना करणे. सदरहू ऐवजपैकी गोविंद बल्लाल यांसी रुपये २०० दोनसे देणे म्हणून सनद सादर केली. १

महमद बोहरी यास हुजरून ऐवज नव हजार देविला, त्याची वरात दिल्ली; त्याच्या वसुलास जामूद म्हसाजी बाबाजी यासी देविले.

१ कृष्णाजी केशव हरसुल सातार याजकडून देविले.

No. 70]

[9-10-1731

रविलाग्वर १८

जेजालास टंकणग्वर गुा आनंदी चौधरी

रु. ११-

[10-10-1731

रविलाग्वर १९

राजश्री आप्पाम २ तिवटे रुपये

१६॥- ग्वानंदसी हा बालाजी बाबाजी

१२ गणोजी सिंदे पैकी भेटीचे

२८॥॥-

[30-12-1731

छ १ रजव

नवाब अबदूल मंजीग्वान वंकापूरकर उर्फ सावनुरकर याम पोशाग्व ४११॥.

ITEM No. 7 : May 1733—Dec. 1733

No. 71]

[26-5-1733

छ २२ जिल्हेज अवल साल

सुा आर्वा सलासीन मया व अल्फ.

ग्वासगत ग्वर्च विया मातुश्री बाई व्वा नारो दादार्जापैकी ग्वा करून आणिली.

रुपये

४॥॥= घोंगळ्या ३

४= ग्वालें १

९

¶The entries in this section contain references mainly to the domestic life of the Peshwas, the campaign against Janjira, Turuktajkhan's activities, the enlistment of recruits for military service, the movements of Ranoji Sindia, Malharrao Holkar, Tukoji and Jivaji Powar, Antaji Manakeshwar and others. Their doings can therefrom be now fixed in point of time.

No. 72]

[27-5-1733

छ २३ जिल्हेज अवल साल

सोन्याचा दर: १४ रुपये तोळा

कडी तोले:

८२। [तोले] राजश्री नाना कडी २ यो

१०८।।।। [तोले] राजश्री आपांस कडी २ यो

१९१.

No. 73]

[30-5-1733

छ २६ जिल्हेज

सावित्री चवाणीण इचा मर्द गोवलकोटास शामलाकडे आहे. इचा लेक सयाजी विश्वासराज सरनाईक किलें तलागड, याजकडे चाकर आहे. सबब सावित्रीस जामीन सयाजी मजकूर यास हुजूर घेऊन खंड रुपये २५ पंचवीस करार करून सावित्रीस याचे स्वाधीन केली. सबब सयाजी मजकूर याचे नावे खर्च लिहिणे रुपये २५.

No. 74]

[31-5-1733

छ २७ जिल्हेज

जमा कोठी मुा को पुणें बाा गोविंद कृष्ण सालगुांपैकी गुा सिकनभाई जमेत कालेखान बाा जमा वरू कोठी मार दारू लसणाचे पुटाची वजन पक्के

८२॥ बादले चर्मीना ५ दर ८॥

१२।२ थैल्या पोती १५

१२ प्रा १४ दर ८॥

८।२ प्रा १

१२।२

१४।।।२

१० गुा अजोंजी नाा वाल्हेकर कले १० दर ८॥

१४।।।२

2456

No. 75]

[31-5-1733

छ २७ जिल्हेज अवल साल

खामुदगी स्वारी रा चिमणाजी बलाल

घोडी नजरेची

७०० घोडा वोर वा फतियापुरखान वा नारायणजी निकम

१००० घोडी वा तुरुकताजखान जैदी वा नारायणजी निकम

No. 76]

[3-6-1733

छ ३० जिल्हेज

स्वारी राजश्री पंतप्रधान

जमा पोतां वा ऐवज हजरात राजश्री स्वामीनी राजपुरीचे मसलतेस पंधरा हजार रुपये दिल्ले; त्यापैकी रुपये ४००

No. 77]

[1-7-1733

छ २९ मोहरम

८= मजुरी देणें पिजारी राजश्री नानाची न्याहाली तयार करविली त्यास रसानगी इसमाल फरास

No. 78]

[9-7-1733

छ ८ सफर स्वाा राजश्री चिमणाजी बलाल सुा आर्वा सत्यासीन मयां अलफ आषाढ शुध नवमी इंदुवार मोा काा पुणे

फिरंगी गोलंदाज नत्रे चाकर छ मजकुरी ठेविले, आसामी २, दर आसामीस दर माहे रुपये ९ प्रमाणे

No. 79]

[19-7-1733

तेरीख १८ माहे सफर

संकराजी कदम वस्ती काा सुपे याची वटीक मुसलमानासी गेली. त्यास गोतपत करून प्रायःचित व्यावयाची आज्ञा केली. याजकरितां याचे माथा मेजवानी कुलबाब कुलकानू करार रुपये १००

No. 90]

[5-1-1734

छ १० सावान

सिलिकवद पांते स्वारा राजश्री चिमणार्जा बलाल

खर्च :

रुपये

१० खरंदी बंदुख १

No. 91]

[5-2-1734

छ ११ रमजान

मातुश्री बाई यास मौजे आंबासी ताा चाण हा गाव दिलहा हांता. त्यास तो बरा नव्हे याजकरितां मौजे कलल ताा तळ्यांज हा गाव मुकासा दिलहा यंविशीं सनद

No. 92]

[24-4-1734

छ १ जिल्हंज अखेर साल

दफाते

राजश्री फतेसिंग भोसले याचे खासगत कोठीचे बैल सर २०० मुंबेहून सिसं व जस्त भरून आणतील त्यास जकातीचं दस्तक १

No. 93]

[2-5-1734

छ ९ जिल्हेज अखेर साल

रु. २३ फिरंगी गालंदाज जर्दाद ठेविले त्यास राजमरा वीस राजा

६॥०

२॥०

३॥०

५॥०

५॥०

पांच गालंदाजांचीं नांवां.

२३

No. 94]

[3-5-1734

छ १० जिल्हेज अखेर साल

बाजी सिरके हा कविला टाकून हबसियाकडे पळोन गेला हांता, तां हाळी हजीर जाला. त्याचे बाइकोस खंड करार केले, त्याचा हवाला थेसवंतराव येरुणकर याणी घेतला. जेष्ठ मासी छ १५ मोहरमी यावे वा कतवा रुपये २५.

2460

No. 95]

[8-6-1734

छ १७ मोहरम अवल साल

खर्च पोतांपैकी :

९० नवस श्रीमार्तंड. पागेच्या घांब्बा उत्तम प्रकारे पसवाव्या आणि दर सिंगरास रूा १ प्रो देवास द्यावा. त्यास, प्रस्तुत मोघमच दिल्हें ताा बापूजी श्रीपत हुजूरपागा.

No. 96]

[21-9-1734

छ ४ जमादिलौवल

मल्हारजी होलकर याजकडून राजश्रीस द्यावयास चित्ता आणिला.

No. 97]

[25-9-1734

छ ८ जमादिलौवल

रोजमरा येकमाहा :

रूा १३, पंहेलवान २ (प्रत्येकी रूा ७ व ६)

No. 98]

[2-10-1734

छ १९ जमादिलौवल

अनुष्ठान खर्च, थेऊरास केले त्यास दक्षणा

२१६ नमस्काराबद्दल

१२० भास्करभट, १२००००

नमस्कार

९६ नारंभट, ९६००० नमस्कार

२१४ प्रदक्षणेबद्दल

९७ अनंतभट, ९७००० प्रदक्षणा

९७ बालंभट, ९७००० प्रदक्षणा

No. 102]

[17-11-1734

रज्जब

खमस सल्लासीन

छ १

पिलाजी जाधवराऊ याजकडून स्वारीमध्ये गणेश कृष्ण देवल यासी वाराणसीस जावयासी स्वारीमध्ये रु. २०० देणे.

[17-11-1734

रज्जब

छ १

जामदारखान्यापैकी

उदेसिंगराजे संवस्थान

वोडसे

२९। गणेशपंत. ९ तिवट

११। पो। जालनापुरी

राऊ इंद्रजित राजे

संवस्थान दतिये

२

भगवंत विठल द्या उष्ट्रखाना द्या स्वारी राजश्री पिलाजी जाधवराऊ. सेला साधा १ आला ४ यो रुपये

८

रा खंडोजी माणकर यास पत्र की रा हांनाजी बलकवडे यांजकडे येसजी करजवणे याचा जमाव आहे त्यालोकांपैकी चाकरमान लोकांची सेते ताा घोसाला येथे आहेत.

१५

२००० मानाजी आंगरे पो

१००० लक्ष्मीबाई ता

१६

मल्हारजी होलकर व राणोजी सिंद यांस सनद की सिऊ भारथी वगैरे अतीत यांजपासून राजश्री स्वामीन आंगाटिया घेतल्या त्याचे रुपये दरमाहेचे येवजी देविले रुपये १०००

१७

४ येकमाहा रोजमर, जासूद उदाजी पवार

४६ द्या बुंधेले जगतराव

१७ द्या हिरदेसाई

९ स्वार द्या प्रीथीसिंग

१ द्या मेदिनीमल

१८

पिलाजी जाधवराऊ यासी मोकासे उतर प्रांत

१ पा पोहरी सरकार नरवर

१ हवेली नरवर

१ सिवपुरी सरकार नरवर

१ पा कैलास सरकार नरवर

१९ रोजमरा एकमाहा

१८२ हबसी.

६० सिदी सात. ४९ सिदी मुलतान

२२ सिदी जोर. ४० सिदी हिलाल

८ सिदी हुसैन. ७ सिदी हुसेन.

छ दफाते

२० पिलाजी जाघवराऊ यास सनद की हा बहिरो पिलदेऊ मजमदार
दिया संभाजी भोसले यांस स्वारीमध्ये देऊन पावळियाचे कवज
वेणें म्हणून पत्र. रुपये ९००

1. 103]

[6-12-1734

रज्जव

खमस सल्लासीन

२० मेहमान लोक दिमत बाजी भिवराऊ. (सनगं दिली. मातुश्री
लेक, नातु)

दिया सरखेली संभाजी आंगरे. (तिवट वगैरे).

२४ माहाराज राजश्री संभाजी राजे दिलहे हा बालाजी माहादेव
११०. संभाजी राजे (९० मंदिल, ६० चादर) पातल चांदणी
२०२॥ राजसबाई. (पातल चांदणी, १७९ चोळखण २॥
१२१॥ जिजाऊबाई किमखाप २९). (७९ शालू, १॥ खण, ४२
किमखाप).

देणं देहनगी मल्हारजी सिदा (शालू, गजना)

२८ बाा भेट नवाब निजामनमुल्लुख हा कृष्णराऊ

१० चीरा मुकसी. ३९ महमुदिया, १९ खिरमा, १९ पटका

[17-12-1734

साबान जामदारखानापैकीं

२ आनंदराऊ सोमवंसी सरलस्कर

२३॥ तिवटें

२० सेला अष्टगोली

[10-1-1735

२६ संकराजी केशव कमाविसदार नारायणगाव तिवटे

श्री परमहंस बावा

७९ दुतु किमखापी

No. 109]

[3-5-1735

छ २० जिल्हेज सुा खमस सलार्सान मया व अलफ
रंगरेजास मजुरी

७।. तिवटें ९ रंगविली त्यास

८।. मेणकापडे ४ करविली त्यास

No. 110]

[12-10-1735

सात सलार्सान मया व अलफ

छ ४ राखर खर्च

जामदारखानापैकीं

वखें द्या आवजी कवडे

७१४४= खासा [तपशील]

२९।। श्रीधर गोविंद मजमदार [तपशील]

७।।= बाजी येसवंत फडनीस, तिवट १

२८।। राघो दामोदर [तपशील]

२४।।।= त्रिबक अनंत [तपशील]

७।।= धोडो मल्हार चिटनीस [तपशील]

६।= वेकाजीपंत, तिवट १

४।। जगोबा, तिवट १

६।।। माहरचे चिटनीस ता अमृतराव, तिवट

[20-8-1735

छ १२ राखर

जामदारखानापैकीं

वखें द्या त्रिबकराऊ विस्वनाथ सुभेदार बाबती

प्रां खानदेश

2468

छ २७ जिलकाद

जामदारखानापैकी

हुजरात खर्च सनगे

तेरीज

५३३॥	राजश्री स्वामी १२॥	४३॥	सौ गीडूबाई २॥
४७४॥	सौ विरूबाई ७	७१॥	सौ बच्याबाई २॥
१८२॥	सौ सकारबाई २॥		
१६२।	सौ सगुणाबाई २॥	१६१७४॥	३४॥
८४॥	सौ राजसबाई २॥		
६३॥	सौ अहिल्याबाई २॥		

o. III]

[18-10-1735]

छ १२ जाखर

सीत सलासीन मया व अल्फ

दफाते पत्रे

गोविंद बलाल मुा रहिली यासी पालकी दिलही. राजश्री पिलाजी जाधवराऊ
सी पत्र लेहून दिल्ले की तुम्ही त्या प्रांत जाल तेव्हा पालकी व वस्त्रे देणे.
लकीच्या खर्चास सालिना मोईन बुंदलखंडच्या यैवजपैकी रुपये

७५.०

साडे सातशे नेमणूक करून देणे म्हणून सुभेदारास पत्र

सीत सलासीन मया व अल्फ

जामदारखाना

[1735-36]

व्रतबंध मुंज खर्च

लोक सासवडकर तिवटे

७॥ रामचंद्र नारायेण

७॥= सखाराम भगवंत

किले पुरंधरकरी तिवटे

६४= गणेशपंत सरनाईक

६४= अंताजी सामराज सबनीस

संभाजी जगथाप सोन

ठाकुराचे पुत्र

No. 112]

[15-12-1735

छ ११ साबान

नाईकजी कडू रुस्तुमराऊ बाहादूर दिला राजश्री त्रिबकराऊ सोमवंसी सरलस्कार
यांचे खासगत बैल देसांत व कांकणांत जाऊन हरयेक जागा जाऊन गला .
नायेगावास आणतील त्यास जकातीचिं दस्तक बैल सर .

१०

[19-12-1735

छ १९ साबान

आवजी कवडे यांचे कोठीचे बैल कोकणांतून मीठ भळून जातील ; तिकडून
गला भळून मौजे कोंडवली कर्यांत सासवड येथें येतील ; त्यास जातां येतां दस्तक
बैल सर

२००

माहादजी थोरात हवालदार व कारकून किले मजकूर (पुरंधर) यांस

[23-1-1736

छ २० रमजान

राजश्री स्वामीची स्वारी जेजुरीस जाली त्यास स्वारी ग्वर्च कसवं सासवड-
पैकी जाला तो निया नारां दादाजी पौ

[31-1-1736

छ २८ रमजान

इमारत कुमू गावचे काा पुणें देणें बेलदार माहालुंगेकर निया गोपाल नाईक
ताा जिवाजी गणेश

१००

जकाता प्रां पुणे व प्राा जुंनर निया त्रिबक लक्ष्मणपैकी देविले.

No. 113]

[24-2-1736

छ २२ सवाल

रवासुदगी

राजश्री स्वामीची स्वारी जेजुरीस जाली होती, त्याबदल गावगावचे वेठे
आणिले होते, त्यापैकी सिवापूरचे मुकामी न पुसता पलोन गेले, त्यास हुजूर
आणावयासी पाठविले त्यास मसाला देविला.

2470

ॐ १ जिलकाद

यासी ऐवज

२०२५॥१- बाा ऐवज स्वारी राजश्री पिलाजी जाध-
वराव याणी सन खमसामध्ये स्वारीस गेले
तेसमई सोंटें कनडगड निाा प्रीतीसिंग राजे
याजकडे नजरंचे रुपये २५०० करार केले
त्यापैकीं हुडी बुऱ्हाणपुरास आली रुपये
२०७३॥-॥ पैकी कुसाजी गणेश यांणी
खर्चास घेतले. सा ३३॥-॥ बाकी धोडो माहा-
दव याजकडे जमा सा २०४० पैकी वजा
१०४३= हुंडणावली दरसदे सा ॥॥॥ प्रो
४ अजुरा

१४४३=

बाकी रुपयाचा हवाला मारनिलेवर आला
छ १३ रमजानी ते देविले.

७००० स्वारी राजश्री राज याणी खंडणी इंदूर व
जेपालपूरकर याजकडे नजरेचा ऐवज करार
केला त्यापैकी (वगैरे)

No. 114]

[8-3-1736

छ ५ जिलकाद

रवासुदगी

माहादाजी अंबाजी सातुश्रीबाईसमागमे गेले आहेत त्याचे घरचे बेगमीस देविले
सो [तपशील]

[12-4-1736

छ ११ जिल्हेज

रवासुदगी

फेरू घनशाम दत्त ब्राह्मण वास्तव्य कुरुक्षेत्र यासी तीर्थउपाध्यपण कैलास-
वासी तीर्थरूप राजश्री नाना यांणी दिले त्याप्रमाणे करार असे. तीर्थरूपाचे पत्रा-
पूर्वी जर कोणी दिले असिले तरी हें पत्र रद असे म्हणून पत्र १

No. 115]

[6-4-1736

छ ९ माहे मोहरम

६८३३४÷ जमा छ मजकुरी स्वारी इचलकरजी बाा राा रामचद्र हरी रुपये
[यापुढें तपशील]

[16-9-1736

छ २१ जावळ

इमारतखर्च तले श्री भिमाशंकर देणे बेलदारास तिवटे २

[29-7-1736

छ १ राखर

११॥≡ देणे त्रिवकराऊ ढमढेरे यास कृष्णाजी दाभाडे याची कन्या
केली त्यास मागणीबद्दल मोहर

[31-7-1736

छ ३ राखर

कडी सोनेयाची

१६१७।- द्याा राजश्री मल्हारजी होलकर बक्षीस कडी सोने

६९० खासा कडी २ येकून मोहरा

९० दर १३ प्रो

वजन तो ४९।१

२८४।= विठोजी बुले कडे १ वजन

तोले २१॥।१॥ दर १३

२१४॥ संताजी बाग कडे १ वजन

तोले १६॥ दर १३

२२२४÷ भोजराज बारगळ कडे १ वजन

तोले १७४१ दर १३ प्रो

२४६।= खंडेराव होलकर कडे वजन १७॥।=

दर १३॥।

कडी वजन

६ ११८॥२॥

१६१७।

छ २४ साबान सबा सलासीन

दिा सुलतानजी घाटगे मानाजी घाटगे सिलेदार साल गुा सिदीसात याचे युध्यात गोली लागोन घोडा जाया जाला याजकरिता जर्दा घोडा दिल्ला.

[21-12-1736

छ २८ साबान

बस्त्रे रवाना परदरबार मोगलाई रवाना अरकाट बराबर राा वेंकाजी सिवदेव वकील

रुपये

- ७३० खासा अलिदोस्तखान बस्त्रे
 ४६९ सफदर अलीखान
 ४१८ वाकर अलीखान
 ३२३ चंदासाहेब
 १७५ खुबचंद
 ११७॥- गुलाम हुसेनखान
 २००॥॥० मुर्तिजाखान
 १३५॥॥० हिरासतखान
 १८२॥० हसन अलीखान
 २२२॥॥० महमद अलीखान
 १६४ गुलाम इमाम हुसेनखान
 ९८ सांतीदास
 २४६॥= सिदी जोहारखान
 १४४॥= वेंकटराव आरणीकर
 ७७॥० नरसिंगराव कानगो
 ६२॥॥० लक्ष्मणराऊ
 १८६४= ताहिरखानाचा पुत्र अहमदखान
 १३९ वरदमूर्ती नायडू
 १११॥= रामराऊ दिवाण दिा चंदासाहेब
 ३२॥॥= श्रीनिवास राऊ
 २०१॥ बाढे साहेब
 २०१४= कादर हुसेनखान

No. 117]

श्री

रवाना कडपे बराबर राजश्री श्रीपत विठल

- ४९४।० खासा अबदुल महमदखान
 २१५ अबदुल कादरखान गंजीकोटेकर
 २२४ अबदुल सलामखान
 २६८।० अबदुल महमद हसनखान
 २९६४= दिवाण कृष्णराज
 १७६४= अबदुल मजीजखान
 २१३।= अबदुल हुसेनखान
 २३६ महमद हुसेनखान
 ५६ सिवराव
 २०४४= श्रीनिवासराज
 ४७४= सिवाजी शंकर
 ६१४= अबदुल कादरखान
 ६९।० इनायतखान महमद
 ९७॥= इमराम खान
 १६४॥० अबदुल महमदखान
 ४९ सिलिमखान हुसेनजी
 ३६॥॥० शंकराजी राम
 ४८ गोपाळराज
 २६०॥॥० वेक्टराम राज
 पालेगर रायदुर्ग
 २८४= मुरादखान

No. 118]

[8-3-1737

छ १६ जिलकाद सवा सलासीन

तीर्थरूप राजश्री राज यांणी बाज दोन व कुत्रा येक राणोजी भोइटा
 जासूद याजबराबर राजश्री स्वामीकारणे पाटविली.

[19-3-1737

छ २७ जिलकाद

बालाजी सोनदेव कमाविसदार जकात बंदर रोहे यांस पत्र की पहिला
 मिठास पाड दर खंडीस रुपये ९। होते. त्यापैकी रेवदंडे येथे लेहून

॥० रुपये कमी केला बाकी रुपये ८॥॥० पाड पडला आहे म्हणोन लिहिले, त्यावरून सदरहू प्रमाणे करार केले असे वाण्यास कौल देऊन आमदरपती चालते करणे म्हणोन पत्र १

No. 119]

[26-4-1737

छ ६ मॉहरम

निा संकराजी केशव जखमी लोकास व ठार झाले त्यास

१८६ निा होनाजी बालकवडे

३७ जखमी असामी

४ ठार पडिले

३९१ द्या खंडोजी माणकर

७४ जखमी

८ ठार पडिले

२० द्या रामाजी माहादेव

आसामी ३ जखमी

मुभानजी भिंगारा द्या सेव्याजी खीरसागर खासबारदार बंलापुरी गोंत्याने जखमी जाला होता तां मृत्यु पावला, त्यास सेला साधा १

[27-4-1737

छ ७ मोहरम

१९ बंलापुर घेतले म्हणोन खबर घेऊन आले त्यास इनाम बक्षीस तिवटे हशम ३

[13-5-1737

छ २३ मोहरम साल सबा सलासीन स्वारी बाजीराव प्रांत खानदेश व हिंदुस्तान

छ २४ मोहरम मुक्काम प्रांत मालवा

[17-5-1737

छ २७ मोहरम

बाबूखान द्या नारा बाबाजी यांस बक्षीस ठाणे साष्टी घेतली तेव्हां रात्रीस ठाणे-यांत आले सबब

ITEM No. 10: 1738-1740

No. 120]

[3-6-1738

तिस्सा सह्यासीन

सफर छ २९.

इस्ताद ता बापूजी	नारायण जमा	१२ दिवेलावणी
दागिने	सुमार	३ वजने—१अदसेर
१९८७ लोखंडी	दागिने	२ दोनसेरी
३०३	कुराडी	० साडेतीनसेरी
३५५	कुदल्या	१ पावणे चौसेरी
२९९	खारी	९३ खिले
८२	पाहरा	९ सुन्या
२५२	कोइते	५ भात्याच्या नल्या
११३	बाट (!)	० नली बंदुखेची
९६	जंजिन्या	१ पाहार तोफेची
१०	घण	२ गोले तांफाचे
१७	हातवड्या	—
३	सांडस	१० बुदले चर्मी
१	एरण	१३ गाड्या

¶The years 1738-40 are of great historical importance and the various miscellaneous entries brought together in these papers yield items of useful information.

No. 121]

तिसा सह्यासीन

सफर २९

धमधमावरी सामान होते ते जमा कोठी व वसई
गुा सदाशिव कानो जमेनिस.

कित्ता.

१४२	गोलं
६०	गरनाला
१३४	हुके
७९४३	गोलिया
५४३	जेजाली
७४००	बंदुखे
2476	

कित्ता.

१९	लोखडी दागिने
४	कवले
२	बाण फुलका
१	पटी लोखडी
२	तोफेचे तुकडे
४	खिले तरख्तपोसी

१३ दगडी गोले
दारु वजन पके
•|||=||

२ पाहारा
४२ थैल्या खाद्या
१३० थेलिया भाडियाच्या
६७ कातडी
४० केले रिकामे (!)
५ बादले
२० डोलच्या
२ बादल लाहाना
४ लाकडी संदुका फुडक्या
५६ मडकी कुंभारकाम
३० सुत गुडी
१०० पाठ्या
१० खोरे
२० तटे

बरवाजी पाटील याणी कल्याणाहून गोले हुजूर वसईचे मुकामी पाा बाा पत्र.
१०० पुण्याहून आले त्याचे कल्याणामध्ये
वजन केले.

११५ जुनराहून दोन खंडी लोखंड कल्याणास
आले होते त्याचे रवानगी खंडो माणकर

No. 122]

तिसा सहास्रान

सफर २५

जमा निाा शंकराजी केशव नामजाद वसई धोंडो केशव याजकडे सिलकेची
दारु व गोली राहिली ती हवाली केली. बाा कबजे कमाविस

जमा कोट माहिम हाा चिठी
बालाजी चंदराऊ दारुवजन पके ४१
गोली बंदुखीच्या सुमार २२५.

जमा कोट केलवे हाा चिठी माधव-
राऊ खोपकर गोल्या बंदुखीच्या
सुमार १३००

प्राा वसई खर्च
पागा हुजूर दाणा

स्वारी राजश्री पंतप्रधान
जमा निाा शंकराजी केशव
येकूण रुपये

2477

६। स्वारी विद्यमान मातुश्रीबाई आगासीस गंगी ते समई घोब्यास दाणा
६ उडीद १० मिरी

९।। स्वारी श्रीमंत राजश्री स्वामी अरनालेयास गेले ते समई घोडे
बरोबर ९ यासी दाणा

छ १९ सफर गुा कृष्णाजी पांडुरंग होमशांती व पूर्णाहृति खर्च रुपये
३७।=॥

सफर २९. रवासुदगी जमा निा शंकराजी केशव

वसई फते जालियावरी निशाण चढले त्यास खर्च रुपये

२७।=॥।। छ २९ च्या पुजेस सामान वगैरे

१९ बकरी ६ दर २॥

७।।= कणिक

४।।.।। किरकोल नारल सेंदूर पाने अबीर बुका

२।= छ १७ रो शेंडा करावयासी खादिया १० खाद्या रंगाईबद्दल खर्च

२ गेरु वजन पके ४४९

।= तेल वजन

No. 123]

[6-8-1738

जमादिलोवल

तिसा सल्लासीन

तेरीख १

९००० जमा स्वाा राजश्री बालाजी बाजीराऊ मुा सातारा हुंडिया रवाना
हा बाजी डोका व शाहाजी वागचवरा जासूद त्र्यंबकजी नाईक हुंडिया
६ येकूण रुपये

२९०० माणकांबा नाा पाठक १

२००० रामाजी नाईक अनगल १

२९०० त्रिठोबा नाईक रत्नपारखी १

९०० तोरापा नाईक अनगल १

९०० त्रिसांबा नाईक कानडे १

१००० कृष्णाजी नाईक जोसी १

No. 124]

[7-8-1738

जमादिलाबेल

तिसा सल्लासीन

छ २

सोडखर्च खंडेराव सितांले देशमुख प्रां पुणें याची कन्या राजश्री सेखोजी आंगरे यास दिली ते समई लग्नाचे साहिल्यास कापड व नख्त व जिनस कर्ज दिले. हा १३६२ पैकी सन सीतांमध्ये वसूल आले रुपये ३०० व सालमारी वसूल आले हा ७०० येकून येक हजार वसूल आले बाकी सोडले.

रुपये ३६२

No. 125]

[12-8-1738

तिसा सल्लासीन

छ ७ जमादिलाबेल

पोतांपैकीं

३६ धर्मादाय अनुष्ठान राजश्री आपास बरें वाटत नवते, याजकरितां जप करविला होता, त्याची दक्षणा

३० मंगलाचा जप

१००००० येन जप

२०००० होमाचा

१२०००० दर हजारी हा १० प्रां

३ सूर्याचा जप १२०००

३ केतूचा जप १२०००

३६

ता कृष्णभट करवे

No. 126]

[13-8-1738

छ ८ जमादिलाबेल

तिसा सल्लासीन

दफाते पत्रें

कृष्णाजी नाईक जोसी यास खत लेहून दिल्लें की तुम्हापासून कर्ज घेतले मुदल ४०००० चालिस हजार यास व्याज दरमाहे दरसदे हा १॥ दीडप्रमाणे बिनसूट करार केले असे. येका वर्षापावते करून शके १६६० कालयुक्त नाम संवत्सरे भाद्रपद शुभ १ प्रतिपदा छ २९ राखर खत दिले.

No. 127]

[8-9-1738

छ ४ जमादिलाखर

तिसा सल्लासीन

७९ कमाविस निा माहाजन श्रीवर्धनकर याची माणसे शामलानें धरून नेलीं होती ते सोडून आणविली, त्याजकडे करार केले ते हा बाकी सालगुा गंगाधर नारायण छ २४ जावल

९० बहिरो नारायण

२९ बहिरो माहादेव

No. 128]

[15-9-1738

छ ११ जमादिलाखर

तिसा सल्लासीन

३०० कमाविस हा आवजी काकाजी वस्ती मौजे आणे ताा बेल्ले प्रा जुनर याजवर संताजी जाधव व सटवोजी जाधव मौजे मजकूर याणी बालंटे वेऊन अकरासे रुपयाचे खत घेतले, त्यास तहकीकामुले तें लटकं जाले. कागद जाधव याजपासून घेऊन आवजी मजकुराचे हवाली केले. त्याजकडे सदरहू रुपये करार केले ते जमा गुा नारो बाबाजी नजर जमा.

No. 129]

[29-9-1738

छ २९ जमादिलाखर

तिसा सल्लासीन

दफाते पत्रें

दिया अंतार्जी माणकेस्वर सिलेदार तुमच्या सरदारीच्या लिहिण्याची असामी रामाजी सखदेव यांस सांगोन पाठविले आहेत. यांस सालीना वंतन करार केले रुपये २९०.

माहाराव कोठेवाले यांजकडे सालगुदस्ताची खंडणी पैकी मल्हारजी होलकर व राणोजी सिंदे व पवार यास दोन लक्ष रुपये देविले आहेत, त्याची त्याणी निशा करून मुदत केली, त्यास मुदत होऊन गेली, रुपये पाठविले नाही. हाली सदरहूची वरात पेशजी रुपये १९७९०० दिली आहे. त्याप्रां यैवज अविलंबे पाटलाकडे येऊन पावे ते करणे म्हणोन सदासिव बल्लाळ यांस पत्र १

No. 130]

[30-9-1738

छ २६ जाखर

तिसा सलासीन

जमा स्वाा राजश्री बालाजी बाजीराऊ हाा यैवज पाा जैनाबाद नाा यादव त्रिबक सालमजकूरची रसद हवाला बाबूजी नाा वोंकार रुपये ८२००० पैकी मार-निलेनी राा कृष्णाजी नाा जोसी यावर हुंडी दिली १०००० रुपये.

[2-10-1738

छ २८ जमादिलाखर.

दिाा व्यकटराऊ नारायण पथक याणीा वसईहून येतेसमई संकराजी केशव याजपासून उसने रुपये घेतले होते ते त्याचे नावे खर्च लिहिणे म्हणोन संकराजी केशव यासी लिहिले आहे. रुपये

३०० सनसमानांत छ २९ मोहरम

११७१॥≡ सन तिसा

No. 131]

[4-4-1739

मोहरम ६

तिसा सलासीन

पाा वोंडसे व पाा दतिया याकडे सालगुदस्तांची बाकी राहिली होती ते मुदतीस दिली नाही या करितां व्याज करार करून कतबे लिहून घेतले.

वोंडसे बाकी ११४९०० याचे

पाा दतिया बाकी रुपये १४७८१

व्याज झा

यासी व्याज झा आषाढ शुध ८ ताा

९९०० कित्ता पनास हजार हाा झा

आषाढ शुा ८ सन अबैन मुा माहे

आषाढ शुध ८ ताा पौश शुध

१३ पौ वजा माहे २ बाकी माहे ११

८ माहे ७ पैकी वजा माहे १॥

(१ मुदतीचा माहे १ बारोव्याचा)

बाकी माहे ९॥ येकूण दरसदे

दरमाहे दरसदे हाा २ प्राा व्याज रुपये

२ प्राा

२८८१.

१४१९० कित्ता व्याज रुपये ६४९००

यासी व्याज झा आषाढ

शुा ८ ताा आषाढ शुध ८

माहे १३

2481

[17-4-1739

मोहरम १९

पाा बोडवड येथील मोगलाईचा अमल जप्त करविला. तंथील सिबंदीस दरमाहे करार केले मोगलाईचे ऐवजी रुपये.

[ह्या महिन्यात मोगलाईच्या अंमलाची जमीसंबंधी पुष्कळ ठिकाणी नोंदी आल्या आहेत. मोगलाईच्या गदीमुळं झालेल्या ठिकठिकाणच्या जमी उठविलेल्या आहेत.]

[18-4-1739

तेरीख २०

महमद मीरखान याची सालगुदस्ता निजामनमुल्लुख याचे युद्धांत भूपालचे मुकामी घोडी पडली त्याची किमत रुपये ९०० (पोटांत तपशील).

No. 132]

[17-4-1739

मोहरम १९

तिसा सल्लासान

जमा

४२७०१॥ बाा यैवज प्रांत मालवा निा मल्हारजी होलकर राणोजी सिंदे पैकी बाा यैवज पाा भुपाल माा लक्ष्मण शंकर याणी यैवज जैनाबादेस रवाना केल. रुपये ६९८८४॥ त्यापैकीं मुा बाबुराव रामचंद्र हाा ४२८७ पैकी वजा

१७९ खोटे

९० ताब्याचे सिशाचे

१२९ हिणाचे

१७९

२ नुकसान

बाकी येन खरे सालमजकूरचे यैवज मक्तापैकीं

तेरीख २०

नारायण जितेंद्र यास किले कावनई व किले अलंग येथील जागिरी गावची मजमु पेस्तर सालापासून सांगितली. याजपामून मजमूची सेवा घेऊन वेतन सालीना रुपये ९० पनास करार केले असेत, पावते करणे म्हणून हरी कृष्ण यास पत्र.

२१ खासुदगी

अंतोन गोलंदाज फिरंगी जदीद हशम वसईहून पलोन आला त्यास संकराजी केशव याजकडून पावले असे. रुपये २

No. 133]

[23-4-1739

मोहरम २९

तिसा सल्लासीन.

मोरांजी सिंदे प्रात तारापूर (रुजू प्रां डाहाणु)

यांस पत्रे कीं

मुरतेकडील तावडा हाणोन नार-गोलच्या बंदरी आणिला. त्याजवळ तीस चालीस खंडी भात आहे. मांज-दाद करून लेहून पाठवितो व भात भिजले आहे ते रयेतीस तगाई देविले. जाहाजाची सिडे दोन व अवदाने दोरडी दोन व लोखंडी लोहली येक येणंप्राा कोठीस जमा करून ठेविले म्हणोन लािा हे कलले. उतम गोष्टी केली. तावडा सापडला. त्याचा धणी तीनसे रुपये देतो. त्यास तावडा सोडावयाची आज्ञा म्हणोन त्यास पाचसे रुपये घेऊन साडणे. चालीस पनास रुपये करून चालणे म्हणोन पत्र ?

द्वणेनजीक आंबेवाडी आहे तेथील कपितान म्हणतो की दोन हजार रुपये घेऊन आपले वाटेस तूर्त न जाणे. या प्रांते स्वारी होईल, आपण जागा देईन म्हणांन त्याची बोली तुम्ही लिहून पाठविली तर दोन हजार रुपये तूर्त घेणे आणि त्याचे वाटेस न जाणे म्हणोन पत्र ?

No. 134]

[1-7-1739

रबिलाखर

तेरीख ९

खेरात खर्च देणे पाद्री फिरंगी वसई यास सालिना मोईन राा संकराजी केशव नामजाद प्रां वसई याजकडून देविले.

तेरीख २३

दिया संकराजी केशव नामजाद प्राा वसई देणे राजश्री जिवाजीराऊ विचारे याणी राजश्री शंकराजी केशव याजवल फिर्गाण प्रांते येकनिष्ठ शेवा (केली.) त्यावरून मारनिलेनी जंजिरे अरनाला येथे जिवाजीराऊ यास दर गळबतास सेलका मासा १ व दर डोलीस सेलका मासा १ येक येणेप्राा वतन करार करून दिलहे आण हुजूर विदित केले, त्यावरून कृपाळू होऊन सदरहूप्रो वतन करार करून दिलहे असे. वौशंपरंपरेने अनभवीत जाणे म्हणून मारनिलेस सनद १

दिया संकराजी केशव नाा प्राा वसई देणे जंजिरे अर्नाला येथील सरजामी पत्र संकराजी केशव यांचे नावे लेहून दिलहे.

तैवज चांद्रातीस दरमाहे मोईन
पाने सुमार सुपारी वजन पके
८००० ६४२

आठ हजार पाने दोन सेर सुपारी
याप्राा देणे कलम १

इमारतीस व ज्याहाजातीस सामान
सरंजाम लागेल तो मनास आणून
वरचेवर पोहचावीत जाणे कलम १

जत्रा साल दरसाल करावी लागत्ये
त्यास सामान मोईन

तांदूल सडाक सुमारी	
कैली ४१	१ टोणगा
वजन कचे	९ बकरी
६६॥ सेदूर	१० कोबडी
६६३ तेल	२९ नारल
६६१ सुपारी	९०० पाने वेलीची
६६४॥	९४१

साहुकारी गळबते तराडी येतील
त्यास खुटावण सिरस्तेप्रो जंजिरे
मारी घेणे तेच तराडे बलेजेचे बदरास
गेले तर तेथे खुटावण न घ्यावी. कलम
१

शाकाराचे सामान चैत्र मासी
जंजिरे मजकुरी पावते करणे. कलम १

दरवाजेयास तेल ६६६९ प्राा
पावत आहे कचे हाली करार दरवाजे २
दोन येकूण दरवाजेयास दररोज
वजन कचे ६६॥ प्राा वजन कचे ६६॥
आदसेर प्राा करार केले आले. कलम
१

चादरातीस तोफेचा बार येक करीम
जाणे दरमाहा. कलम
१

कलम
१

No. 135]

लोकांचे दिवटियासी तेलाचे यैवजी
पैका पावतो तो न देणे आणि दर
रोज दरदिवसास टकबदी वजन ४४।
पावसेर प्राा देत जाणे. कलम

१

पोस्त दरमाहे सरा माडी मोईन
करून द्यावी म्हणौन विनंती केली,
त्यास मनास आणून काम पाहून ज्या
दिवसी जे कामावर असतील त्यास
अगर येकाधे काम स्वारीसिकारी
करून येतील. त्यास महिना पंधरा
दिवसी मण दोन मण सरा माडी मनास
आणून देत जाणे. कलम

१

जंजिराचे कोली मासली मारितील
त्याजवर अमलदारास काइदा करून
द्यावा म्हणौन लािा त्यास डोलीस बाल-
दी अर्धी बालदी मासली घेऊन त्याप्रो
काही अमलदारास देणे. काही बंदी-
वानास व बटकी कोठीस असतील
त्यास देणे. कलम

१

इमारतीचे कामावर माणूस दुख-
वले; त्यास हलका जखमी असिला तर
त्यास तूप पावसेर आदसेर वजन कचे
पावेतो देणे. भारी हातपाये दुखवला
माणूस जाया जाले तर जखम पाहून
रुपया दोन प्राा मनास आणून देणे.

कलम

१

वकरी कोवडी दसरियाची देवस्थाने
व दरवाजे व तोफास द्यावयाची ते
मनास आणून देत जाणे. लोक बाा
खुा घेतील तर देणे; नाहीतर न देणे.

कलम

१

आंबे फणस मासली हंगामसीर
वर्षात येक दोन वेला पाठवीत जाणे.

कलम

१

जे लोक इमारतीवर खपतील त्यास
दररोज दर आसामीस वजन पके

४४४१ तबाकू

४४४१ सुपारी

४४४१ भांग

४४४३

तीन टाक प्राा हजिरी मनास आणून
देणे.

कलम

१

No. 136]

वतनदार जंजिरे मजकूरचे कोली
आहेत ते मासली मारितील, त्यास
महसूल माफ करावा म्हणौन त्यावरून
मनास आणून महसूल सालिना आकार
होईल त्यापैकी निम माफ करणे, निमे
वसूल घेणे. कलम

१

पंधरा कलमे करार केली आहेत. सनद १

बाजी बेलोसे यास अरमारचा सरसुभा सांगितला आहे तर तुम्ही अरमारची
संचणी करून दर्यामध्ये स्वारीसिकारी करून इमानेइतबारे वर्तत जाणे म्हणून
मारनास पत्र १

No. 137]

[1-10-1739

राजमंडळ

रोजकीर्द

स्वारी राजश्री पंतप्रधान

सुा आर्बैन

रजब—आस्वीन

खर्च

रुपये

४० रामशास्त्री रोजमरा येकमाहा
आश्रित

[5-6-1739

तेरीख ९

दफातेपत्रें

बावाजी येसाजी प्रभू यास चल जाला होता त्यामुळे हरयेक जागा अन वेवार
केला. त्यास हाली चल गेला, प्रायेश्रित यावे म्हणौन हुजूर विदित केले. त्यावरून
श्रीभीमाशंकरास पाठविला. यास प्रायेश्रित देऊन पंगतीपावन करणे म्हणौन
श्रीच्या स्थलच्या ब्राह्मणास पत्र दिले १.

No. 138]

[27-10-1739

राजमंडळ

रोजकीर्दी

माहे साबान—कार्तिक

सुा आर्बैन [मया व अल्फ]

तेरीख ९

रवासुदगी

द्वारकाबाई आई वाराणसीमध्ये आहे तीस प्रा बुधलखंड निा दिनानाथ वैजनाथ
दिा बाबूजी नाईक जोसी यांजकडून भयाजी नाईक याजवळ देविले. हा १९०
दीडसे देविले, वरात राहिली, सबब दूर.

[1-11-1739]

तेरीख १०

किले घनगड येथील बेगमीस

चिरंजीव राजश्री बालाजी बाजीराऊ
प्रात कल्याण भिवडी याजकडून
देविले नस्त रुपये नागली खंडी
२२४ १८॥

चिरंजीव राा नारो रामचंद्र याज-
कडून देविले नस्त रुपये वरकस ख+
३०० ६

[2-11-1739]

तेरीख ११

दफातेपत्र

बावनाक परवारी किले लोहगड पर्जन्यकाली खरल कोसलेन ठार जाला त्यास
तैनात रुपये ९ पांच होती. त्यापैकी निमं तैनात दर माहे र्हा २॥ अडीच करार
केले आहेत. किले मजकूरचे सिरस्तेप्राा पार्वीत जाणे म्हणोन किले मजकुरास पत्र
१

[16-11-1739]

तेरीख २९

दफातेपत्र

जंजिरे वसई येथील रुपायाचे टंकसालेचा कार्यभाग दादाभाई यासी सांगितला
असे. टंकसालेची पैरवी करणे ते मारनिले करितील. त्यास टांकसालेवर येक
कारकून ठेऊन मोहर त्याजपासी देऊन साडे अकरा मासे रुपया मालाचा खरा यैसे
रुपये पाडवणे. रुपये पाडावयाचे होतील तेव्हा मोहर कारकुनाने न्यावी; नाहीतर
सरकारांत ठेवीत जावी. हजार रुपये पडतील त्यास र्हा १२॥ साडे बारा करार
केले असेत; त्यापैकी सरकारांत रुपये ६ साहा वेणे, बाकी साडेसाहा राहिले ते
दादाभाई व सोनार समजोन घेतील, येणेप्राा करार करून तीन साले टंकसालेचे
काम मारनिलेचे हाते घेत जाणें. कारकून शाहाणा इतबारी नेमून ठेवणे म्हणोन
संकराजी केशव नामजाद वसई यांस पत्र १
दादाभाई पारस याचे नावे १

२

No. 139]

[20-11-1739]

छ २९ सावान

संकराजी केशव नामजाद वसई यास पत्र कलमे येणेप्राा

पांचसे माणूस मुलकी सरस बरे मुलकी मोहतफें वगैरे करार जाला;
मर्दाने पाहून ठेवणे. माणूस पाहून नाहीतर जीवनमाफक करार करणे.
तैनात करणे. कलमे १ कलम १

मुलकी वसूल रकमी ठेप लागवड जाले असेल ते मनास आणून पेशजी सिरस्ताप्रमाणे वसूल घेणे. पेस्तर खासा स्वारी जाल्यावर जमाबंदीचा आकार केला जाईल. कलम

१

त्रिंबकसेट कासार दरमाहे हा ६ साहा झा छ १५ रमजानापासून देत जाणे. कलम

१

इमारतीस लोकानी खपावे. जे चाकरी जसी पडेल जे समई ते करावी. हुकमी जां न वर्ते त्याचे पारपत्य करावे. कलम

१

अरमारची स्वारी सिकारी करणे लागेल त्यास तुम्ही ज्या सरदारास सांगाल त्याचे हुकमात सान्या गल-वताच्या सरदारानी वर्तोन येका पवडानी चालावे नवदिगर करील त्याचे पारपत्य करावे. कलम

१

मुलकी घरपटीचा सिरस्ता अवल घरास हा २ दोन व दुमघरास रुपये १ येक, सीमघरास हा ॥ नीम, येणे प्रो घेणे मुखलीसास (?) येक साल माफ करणे. कलम

१

मणाजीराव बुरूडकर यास इजाफा दर माहे हा १० दाहा प्रा झा छ १५ माहे रमजान पासून केला असे. पेशजीची तैनात हा २० वीस हाली दाहा येकूण तीस रुपये सिरस्तेप्रमाणे देत जाणे. कलम

१

साल मजकुरी मुलकी संचणी जाहाली पाहिजे त्यास वैरान गाव असतील ते तुम्हा खोती देणे. खासा स्वारी जाल्यावर मरुता दिला जाईल दोन सहश्रचंड्या मानसीक तुम्ही सरकारी कामाकरिता केल्या आंहत त्या करणे. कलम

१

कलमे दाहा करार केली असेत.

No. 140]

छ १ जमादिलोवल

देवस्थाने हणमंत वसईचे कोटामध्ये स्थापना केली, त्यास खर्च हो ताा माणकाजी पाथरवट नरुत रुपये—[तपशील]

इंम्रज इंजबेट दिमत इंम्रज मुंबईहून आला त्यास खर्च झा छ २४ रावल ताा छ १७ राखर पावेतो.

छ २ माहे जावळ

दफातेपत्रे

दादाभाई यास वसईस टांकसाल घालावयाची आज्ञा केली; त्यास हरजागाहून तांबे आणील त्यास जकात न घेणे म्हणून दस्तक १

छ ११ जावळ

खर्च

१२८३४ = नवस श्रीवज्रजोगिणी मुकाम वडवली
वावत वसई वगैरे सोनं नवसले होतें
त्यापैकी ताा रामचंद्रगिरी गोसावी
वजन गुा सिऊबा नाा थोरात वजन
तोले [तपशील]

No. 141]

[22-12-1739

मुा आर्वैन [मया व अल्फ]

स्वारी राजश्री पंत प्रधान

सवाल-पौष

तेरीख २

सिरपाव पातशाहाकडून आला गुा वाबूराव मल्हार भेट [तपशील]

[28-12-1739

तेरीख ८

नवाव नसिरुदवला याचे खासगत कोठीचे बैल बसोद्याहून ब्रन्हाणपुरास साखर खरिदी करून येक खेप आणित्ताल त्यास आणू दणें; जकातीचा तगादा न लावणे, म्हणून दस्तक बैल सर

४७

[31-12-1739

तेरीख ११

देणे सौ रखमाबाई, देवजी सोमवंसी याची छी यास

पाा दिंडोरी देह ३१ येकतीस निंबाजी सोमवंसी यास मोकासा आहे.

2489

[1-1-1740]

तेरीख १२

बालाजी चिंतामण सुभेदार पाा कर्डे रांजणगाव याचे खासगत मीठ व तादूल हरजिनस गला मावलातून मौजे वडगाव बाड्याचे येथे बैल सर १५ तीन खेपा भरून आणतील त्यास जकातीचे दस्तक

[9-1-1740]

तेरीख २०

राजश्री रुद्राजी खंडेराव यास सवाई कंठाजी कदमराऊ बाडे याची सरदारीची दिवाणगिरी सांगोन पाठविले याचे हातून दिवाणगिरीचे कामकाज घेऊन वेतन सालिना रुपये ४००० च्यार हजार केले आहेत, पावते करणं म्हणून कंठाजी कदमराव यास सनद सादर १

No. 142]

[26-1-1740]

सुा आर्वैन [मया व अलफ]

जिलकाद—माघ

तेरीख ७

बाा देणे रदकर्ज गुा गोविंद सिवदेव यांजपासून साल गुा पाा वीड पाथरी येथील सरदेशमुखीचे कर्ज दाखल ऐवज पाऊण लाख हा घेतले त्यापैकी दिले. मारनिलेनी विनाजी त्रिबक याचे कर्ज देणे होतें ते देविले हा

१०००

[तपशील]

[29-1-1740]

तेरीख १०

श्री आई आदिपुरुष वरद परंपरा राजश्री विठो गोमतीदास वास्तव्य कसवे सोमठाणे पाा आंधेगाऊ सरकार जालनापूर यांसी श्रीच्या मोहछायास व अन्नछेत्रास गाऊ इनाम पूर्वीपासून आहेत त्याप्राा करार करून ताकीदपत्रे दिलही देह.

[23-1-1740]

तेरीख ४

राजश्री मुकुंद रेणुकानंद वरद परंपरा श्रीआई आदिपुरुष वास्तव्य मौजे गोलटगाव पाा जालनापूर यांसी श्रीच्या उछाहास व अनछत्राबद्दल

[26-1-1740

तेरीख ७

मील प्रां खानदेश याणी हजूर येऊन विदित केलें की आपला हक दर गावास				
दर आउतास	मेरीस गुलाची	भेट दरगावास	बकरे दरगावास	
दाणे केली डोले	भेली	रुपये		
१	१	१	१	
जोडा जुती	पासाडी	लंग	लंग	
१	१	०	०	

येणंप्रमाणें पुरातन आहे. त्यासी साप्रत चालत नाही तरी साहेबी कृपालू होऊन चालवावयाची आज्ञा केली पाहिजे म्हणून याजवरून हे आज्ञापत्रे सादर केली आहेत. तरी भिलाचा हक पेशजीपासून सुदामत चालत आसेल त्याप्रमाणें चालवणे येविसी जमीदारास पत्रे

१ पाा धुले प्राा खानदेश	१ पाा उत्राण प्राा खानदेश	१ पाा अंदूर
१ पाा भडगाव प्राा खानदेश	१ पाा महुणेवार प्राा खानदेश	१ पाा खंडाले
१ पाा बहाळ प्राा खानदेश	१ पाा चालीसगाव प्राा खानदेश	

८

No. 143]

[17-2-1740

तेरीख २९ जिलकाद

जामदारखानापैकीं

हुजरात खर्च वस्त्रे बाा पातशाहा
श्रामंती राजश्री राथानी लस्करांतून
पाठविली ते राजश्री माहादाजी अंबाजी
याजकड राजश्रीस द्यावया कारणे
पाठविली बाा मोरो रघुनाथ दिमत
खंडोजी माणकर नाा ठाणे साष्टी
सनगे [तपशील]

लग्न खर्च देणे सोयरे यास
भोजनास आणिले तेव्हां वस्त्रे दिलीं.

अंताजी नारायण

[तपशील]

भिकाजीपंत

[तपशील]

जनार्दन बलाल

[तपशील]

माहादाजीपंत

[तपशील]

2491

गोविंद भिकाजी
[तपशील]

जंगनाथ देव
[तपशील]
धोडभट उपाध्ये
[तपशील]
धोडोबा व कुशाबा व रामचंद्र

No. 144]

[27-2-1740

तेरीख १०

आर्बैन [मया व अलफ]
माहे जिल्हेज—[फाल्गून]

मोगलाचा सल्ला जाला. रात्रीस बोली जाली.

[2-3-1740

तेरीख १४

जमा जामदारखाना
१७० बाा नासरजंग

[15-3-1740

तेरीख २७

बाा भेट सुलतानजी निबालकर

रवामुदगी

सैदलस्करखान दिला नवाव निजामनमुल्क परराज्य यासी

रुां

तेरीख १

१९००

जमा भेट बाा जगनाथराव पातशाही हरकारे

सनगे

रुपये

[तपशील]

[18-3-1740

छ ३० जिल्हेज

रुजू सालमजकुरी वसईस संक्राजी केशव यास गलबत सापडले त्यांजवर दात होता, तो वामुदेव जोसी यास विकत दिलहा, त्यापैकी जमा

[27-2-1740

छ १० जिल्हेज

अभयपत्र लेहून दिलहे की साहुकार व बाजे उदमी साकी बंदर मुंबै व बंदर वसई व बंदर साष्टी यास कौल द्यावयाविसी राजश्री खंडोजी माणकर याणी

विनंती केली. सदरहू बंदरोबंदरीचे साहुकारास व बेपरियास कौल सादर केलिया हरजिनस भरून जलमार्गे बंदर राहालू व मालाठे येथे अमदरफती करितील म्हणौन त्यावरून बंदरचे माहामुरीवर नजर देऊन कौल सादर केला असे. तर हरदू बंदरी सुखरूप अमदरफती करणे. तुमचे मुदे मवाफीक चालवावयास अंतर होणार नाही. कोणविसी शकअंदेशा न धरिता अमदरफती करीत जाणं. पंचोत्रा साल मजकुरी हासील केला आहे म्हणौन साहुकारास कौल सादर केला असे.

सवा सा र्हा व्यावयाचा सिरस्ता आहे ; त्यास बंदरचे माहामुरीवर नजर देऊन सालमारीच मात्र पंचोत्रा करार केला असे.

No. 145]

[17-4-1740

तेरीख १

सुा आवेंन मया व अल्फ
राजमंडल
स्वारी राजश्री पंतप्रधान
माहे सफर—वैशाख

खर्च

३४ जग्वंमयास [तपशील]

रवासुदगी

देणे परदरबार हिरजुलखान घोडा कडा
जमा जामदारखाना

भेट

१५ नारो शंकर, तिवट १

४ महेस्वरकर, तिवट १

८ धर्मपुरी, तिवट १

२७

[20-4-1740

तेरीख ४

खर्च

१५ मल्हारपंत दिमत श्रीगेरी धर्मादाऊ
रवासुदगी

सवाई जैसिंग याणी सैद जमालुदीखान यास उंट २२५ सवा दोनसे पाठविले, त्यास जकात वाटेस राजश्री मल्हारबाचे व राणबाचे दस्तक असतां घेतली, यास्तव रुपये आणावयास सिदोजी चवाण व त्रिकमजी गुड द्या त्रिबकजी नाईक यांस र्हा [तपशील]

राजश्री सवाई जैसिंग याणी सैद जमालुदीखान यास उंट २२९ सवा दोनसे
पाठविले ते मालवियातून औरंगाबाद पावेतो जकात न वेणे म्हणून दस्तक १

[21-4-1740]

तेरीख ९

रवासुदगी

बाबूराऊ मल्हार रवानगी दिलीस १००००

बुंदीच्या थैवजी राजामलजी यांकडून मारनिले गंले नाहीत सबब दूर.

[23-4-1740]

तेरीख ७

खर्च

२९ धर्मादाव देणे उदकुंभदान

No. 146]

[24-4-1740]

तेरीख ८

खर्च

२४ धर्मादाये कुंभ दान १२ ताा म्हाळोजी टिकला खासदार

[26-4-1740]

तेरीख १०

खर्च

१२ खासगत खर्च राा रायास वोवाळून ठेवायास मांहर १ ताा बंकू

[27-4-1740]

तेरीख ११

खर्च

१४ धर्मादायें मृत्यजयाच्या जपास ब्राह्मण लाविले त्यास श्रीमाहा-
देवाची प्रतिमा केली त्यास सांने तोला १ यकूण हो१६० धर्मादाये वाड्यांत दाने दिली, म्हैसीदान क्लेशदाने केली त्यास
तां शंकराजी भास्कर

९६ थैन नख्त

१०४ मोहरा ८ दर १३

१६०

८= किरकाली खर्च धर्मादायें

[28-4-1740]

तेरीख १२ रोज वैशाख शुध त्रयोदसी सांमवार मुा रावेर छ मजकूर राजश्रा
रायास कैलासवास जाहाला.

१४ = राजश्री राज यासी देवआज्ञा जाली त्यास मुखात घालावयासी
सोने मासा ४४४४१

[या दिवशी पुणे, सातारा बुराणपूर, इंदूर वगैरे ठिकाणीं जासूद रवाना झाले.
त्यांचा खानगी खर्च पडला आहे.]

[4-5-1740]

तेरीख १८

खर्च

८९ राजश्री आपा स्वामीकडून मातुश्री कासीबाई समागमे राजत
आले त्यास नीम रोजमुरा [तपशील]

देणे क्रियेस धोत्र राजश्री जनार्दनपतास पांघरावयासी सेला धुवट
हात ९ यो सनग १० रुपये २॥ हा

तेरीख २२

खर्च

रुपये

दानं आकरावे दिवशी [तपशील]

No. 147]

[9-5-1740]

तेरीख २३

जमा जामदारखाना बाा दुखवटा सनगे यो हा

१४८ तिवटे

१० बाबूराज फडणीस १

६ आयाबा १

९ माहादाजी आंबाजी १

४ संकराजी भास्कर १

९ रामचंद्र दामोदर १

६ सदासिव दामोदर १

९ आमृतराये धायेभर १

९ आपाजी जामदार १

७ धोंडो नारायेण पोतेनीस

४ बलवंतराज पंडित १

- ६ जानोजी ढमढरे १
 ५ गोजाजी ढमढरे १
 ५ बाजी आनंत कमावीसदार प्राा इटवा १
 ७ समस्त माहात १
 ५ समस्त नगारखाना १
 ५ सुलतानजी जाधव १
 ४ माधोसिंग १
 ६ तुलाजी सितोले १
 ५ दादजी सितोले १
 ५ कुसलसिंग पुनासेकर १
 ४ रामराऊ नरसिंह १
 ४ सुभानजी सेलार १
 ४ मोघोजी सेलार १
 ४ परशराम सितोले
 ४ आमृतराव चिटणीस
 ३ त्रिंबक हरी कमावीसदार मकडाई १
 ३ मकाजी तांबोली
 ४ बाबुराव मल्हार याजकडील कारकून

१४८

३०

- १० चिमणाजी भिवराऊ सेला खसखसी १
 १५ बाबुराऊ मल्हार सेला जाफरखानी
 १० इंद्रसाल राजा बढवाईकर शालधिरमा
 २० विठोजी बुले दुपटा १
 १२ नेरेंद्रसिंग बडवेकर
 ५ लुगडे १
 ७ तिवट छिटा

१२

३६

No. 148]

[21-4-1740

तेरीख ५

मुा आर्वैन मया व अल्फ
स्वारी राजश्री पंत प्रधान
सफर—वैशाख

खर्च

२॥ जखमी हशम निा खंडोजी माणकर सागरगडच्या मॉर्च्यास
जखमी जाले त्यास खर्चास [तपर्शाल]

६ जखमी लांक दिमत बोधलोजी यादव सिलेदार खर्चास

राजश्री नाना पालीचे मुकामी आले, तं समई पालीचे दास्तान निा होनाजी
बलकवडे पैकी खर्च

[23-4-1740

तेरीख ७

खर्च

९ | धर्मादाव अक्षत्रितीयेचे दिवसी घरची घागर ब्राह्मणास उदक-
कुभास दान दिली होती ती माघारी घरांत घेऊन किमत ब्राह्म-
णास दिली. घागर वजन पके ४४९।४ दर सेरी रुपये १॥॥ प्रा०
ताा बाळ करंदीकर

[25-4-1740

तेरीख ९

खर्च

४३ रवाना सागरगडचे मोर्च्यास तोफेस लावावयाबद्दल ताडी वजन
कचे ४।० पाठविली गुा सोनजी धनवडे खासबारदार खुर्दा
टके ॥० यो

रवासुदगी

थेसाजी नलवडे व पिराजी नलवडे दिा विठल सिवदेव हे उभयता ठार पडिले.
थ्यास मूलबाल नाही, खंडोजी निंबालकर भाचा आहे, त्याचे लग्न करावयाबद्दल
देविले. रुपये

१००

2497

[27-4-1740]

तेरीख ११

खर्च

२९ माहादाजी अंबाजी याणी लोकास खर्चास दिल्ले होत ते त्याचे त्यास दिल्ले.

२९ आबाजी सिवदेव द्या विठल सिवदेव खर्चास

४ जासूद डाकेचे मुा कापूरवाहाल [तपशील]

२९

No. 149]

[28-4-1740]

तेरीख १२

चिरंजीव राजश्री बालाजी बाजीराऊ प्रांत जुंनर यांस सनदापत्रं

तुम्हापासून पेस्तर सालची रसद रुपये ४०००० चालीस हजार घ्यावेसे करार केले आहेत. पोता जमा करून जाब घेणं. तेणेप्रॉ मजुरा असेत. यास व्याज दरमाहे दरसदे रुपये २ दान प्रॉ करार केले असेत. व्याज व मुदल पेस्तर सालचे यैवजी पडतील. मजुरा म्हणौन सनद १

पांडुरंग रघुनाथ व विसाजी गोविद यास दिवाणगिरी पा मजकूरची सांगोन पाठविली असे. याचे हाते काजकाम घेत जाणे. पेस्तर सालची रसद हा २१००० येकवीस हजार घेतली असे, दुहोत्रा व्याजे पा मजकूरचे साल मजकूरचे रुजू पेस्तर सालचे यैवजी उगऊन देणे म्हणौन सनद १

[3-5-1740]

तेरीख १७

रवासुदगी

सौभाग्यवती गोपिकाबाई पुणेहून आली ते समई पालीचे मुकामी खर्च जाला त्याची सनद दिली नारो बलाल यांस [तपशील]

[10-5-1740]

तेरीख २४

खर्च पोतापैकी छ २४ सफर रायाचे क्रियेस हा

[ज्या कीर्दीतील हे उतारे आहेत तिला स्वारी पंतप्रधान असें नांव असलें तरी ती चिमाजी आपा व नानासाहेब यांचीच आहेत हे निर्विवाद होय. या महिन्यांत

तारीख १ ते २५ मुा नजीक कुलाबा आहे. तेरीख २७ ते २८ मौजे बोलोसी
२९ मौ बोलवण ता नागोठणे तेरीख ३० बोलवण]

No. 150]

तेरीख ४ रबिलाखर

जामदारखानापैकी

गोलदाज इंग्रेज व फिरगी

दिा संकराजी केसव नामजाद

प्रां वसई बक्षीस

२१॥॥÷ ज्यावकीन इंग्रेज

१२॥ तिवट १

९।- सेला अष्टगोली १

२१॥॥÷

२

१८॥- अंतोन नोरस

फिरगी

[तपशील]

१८। अंतोन रूजू फजोलोफ

[तपशील]

१८॥• तामस कुली

१७÷ तोवय रोब्राद्रोबी

१८॥= अतोन कडदीन

९॥ ज्याव देविचा

२४। पेडू

ITEM No. 11 : 1754-1755

No. 151]

[22-7-1754

खमस खमसेन

स्वारी दादासाहेब

छ १ माहे सवाल

खर्च पोता

२५० मुस्तफा हकीम वैद्य येकमाही रोजमरा
रसानगी चिठी

स्वारी दादासाहेब

छ ३ माहे सवाल

खर्च पोता—

१४७	खासगत खर्च खरेदी पुस्तके वा याद रसानगी शंकरू रस्तवान पुस्तके	
४९	अपरार्क ग्रंथ	२००००+
२१	मदनपारिजात	१००००
२२	विज्ञानेस्वर	१२०००
९	आध्यात्मरामायण	४९००
१	सहस्रचंडीविधान	१०००
२	सिद्धांतबिंदू	१०००
९	गीताशंकरभाष्य	४९००
१२	अग्निपुराण	१२०००
९	कासीमाहात्म्य	२९००
४	बृहन्नारदी	३९००
३	उपदेशसहस्री	३०००
३	गीतगोविंद सटीक	२०००
१	गयामाहात्म्य	१०००
१	केदारमाहात्म्य	१०००
१	वैशाखमाहात्म्य	१०००
३	नीलकंठी सटीक	२०००
४	शूद्रकमलाकर	४०००
१	तत्वानुसंधान	१०००

¶This is a useful list of Sanskrit books with prices for copying. Several such lists occur in the sequel. The other entries are also useful as throwing light on social domestic and other matters.

+ उजवीकडील हे आंकडे श्लोकसंख्येचे असावेत.

No. 152]

[22-7-1754

स्वारी पंतप्रधान

छ १ माहे सवाल

खर्चचे बंद

खर्च जिन्नसखोना:—सिकारखान्याकडे जवादी मांजरास ताा नंदराम प्यादा
तेल चमेली वजन पके ४४४२, कापूर तोले .॥

[27-7-1754

छ ६ माहे सवाल

खर्चचे बंद

धर्मादाय श्रावणमासची दक्षणा एकंदर झा छ २८ रमजान ताा छ ६
सवाल खर्च रुपये

६७९६८२ थोक दक्षणा रमण्यात ब्राम्हणास वगैरे जागा भिकारास
व बायकास वाटली. बंद अलाहिदेस यो रुपये

१४८६६६ वाडियात वाटली विा राजश्री नाना. बंद अलाहिदे.

[अलाहिदे बंद सुमार २९ असून अत्यंत महत्त्वाचे आहेत; कारण तत्कालीन
महाराष्ट्रातीलच काय पण अखिल हिंदुस्थानांतील विद्वान लोकांची जंत्रीच
त्यांत आहे.]

[1-8-1754

छ ११ माहे सवाल

खर्चचे बंद

खर्च जिन्नस:—

तोफखान्याकडे पाा राजश्री नाना बाा यादी
माधवराज सिवदेव ताा कृष्णाजी कोठवला.
लोहचुंबक वजन पके ४१।४॥

No. 153]

[3-8-1754

छ १३ माहे सवाल

खर्चचे बंद

खर्च जिन्नस ०:—

पागा हुजूर वोढ्यावरील नवी अंबारी करविली
त्यास पाा राजश्री नाना रसानगी निंबाजी
भिलारा खिजमतगार वेताच्या काठ्या सुमार ८

2501

छ १५ माहे सवाल

खर्चाचे बंद

खर्च जिन्नस :—

रत्नशालेकडे निल सोनार याजकडे हात घड्या-
लाचे दागदोजीस तो डांगरासिंग चौकीदार.
बंदरी तेल ईस्वरदास कलासूत्री याजबाा वजन
पके ४४४२

खर्च जिन्नस :—

पाा राजश्री भाऊ सा गोविंद सिवराम ताराघोजी
गवडा गणपती जवळ फुलाचे झाड करून
ठेवावयाबद्दल फुलमरीचे फिरंग्याने पेटी मखमली
मढीव, आत फुले रेसमाची, पाठविली ती पेटी
लाकडी, फुलासमेत.

No. 154]

[8-8-1754

खमस खमसेन

स्वारी दादासाहेब

छ १८ माहे सवाल

खर्च जामदार०—

सिकारखान्याकडे हरणास मोहरक्या दोन
बेतल्या. विला सौ जानकीबाई गुाा जिनगर
गज १३ दर ११ प्रााा रु. ४४=

[9-8-1754

छ १९

खर्च पोता०—

९० खासगत खर्च खरेदी पुस्तक कायटे (!)
गुाा टेहरा (!) मिश्र ग्रंथ ४००००; रुपये
रसानगी चिठी

[11-8-1754

छ २१

खर्च पोता

खासगत खर्च खरेदी पुा घनःश्याम ब्राम्हण
पुस्तके ग्रंथ

१ मार्गसीर्षिमाहात्म्य १७००

१ व्रतार्क १००००

१ ब्रम्होत्तरखंड	२२१०
१ ताजिकसार	७३१
१ प्रायश्चित्तमयूख	३१००
१ नरपतिजपचर्या	३३००
१ माध्यंदिनीसंहिता	३१००
१ समयमयूख	३०००
१ श्राद्धमयूख	२०००
१ निर्णयामृत	११००
१ आयोध्याकांड	४१००

११

३९९८९

No. 155]

[14-8-1754

खमस खमसेन
स्वारी दादासाहेब

छ २४ माहे सवाल
खर्च पोता०—

खासगत खर्च खरेदी पुस्तके गुा जयकृष्ण
दशपुत्र रसानगी यादी ग्रंथ

१ मत्स्यपुराण	१४०००
१ रत्नावली	३१००
१ मंजरी	१००
१ योगरत्नावली	४००
१ किरणावली	१८००
१ काव्यप्रकाशटीका	४११०
१ अमनस्क योग	१००
१ पंचोपनिषद्	३१००
१ ईश्रवासास्यभास्य	११०
१ योगसूत्रभास्यटीका	३०००
१ योगसूत्ररती	१२२०
१ बृहदारण्योपनिषद्	११४४
१ हटप्रदीपिका	३१०
१ मानसोल्लास	१९२१
१ छांदोग्य	३८७

2503

१ पंचदसी	१३००
१ सनत्कुमारसंहितोक्तप्रकरण	३००
१ सप्तपदार्थ	२००
१ सनत्सुजात सटीक	५००
१ ईशावास्यविवरण	२५०
<hr/>	
२१	४२६१६

खर्च पोतापैकी रु. गुा माहादजी खंडेराव खा खर्च

१ शरीरभाशे	८०००
१ काव्यप्रदीप	६०००
१ तत्वानुसंधान	८००
१ -----	१५००
१ -----	१२५००
१ लिंगपुराण	१००००
<hr/>	
२०	६४८८०

No. 156]

[20-8-1754

खमस खमसेन

स्वारी दादासाहेब

छ १ माहे जिल्काद

खर्च पोता

खासगत खर्च खरेदी पुस्तके रसानगी चिठी

३ मदननिघंट	३०००
९ योगतरंगिणी	८०००
४० ब्रह्मकथा	२४०००
<hr/>	
५२	३९०००

[22-8-1754

खर्चाचे बंद छ ३

खर्च पोता

[रुसिपंचमीनिमित्य रु. ९ घरातील बायकास.
१ गोदूबाई देसमुखीण २ जिऊबाई ३ द्वारका-

बाई ४ भोवनबाई देशमुखीण ५ पार्वतीबाईची
आत ६ गोदूबाई जोसीण ७ मनुबाई अधिका-
रीण ८ द्वारकाबाई टुली ९ मनुबाई १० सखु
बाई चितली ११ पुतुबाई १२ कासीबाई
वातकरीण]

[23-8-1754

खर्चाचे बंद छ ४

खर्च जिन्नस० :—

ताा हरजी पलांडा पोरगा, उपनेत्र सिसव्याचे
घर, उपनेत्र जोड सुमार १.

No. 157]

[4-9-1754

खमस खमसेन

स्वारी दादा

छ १६ माहे जिल्काद

खर्च जिन्नस

१ संध्याकाली तानसेन गवई याचे वौशीचे
गाणार आले ते समई

.॥. दशांग

.॥. आतर गुलाबी

[6-9-1754

खर्चाचे बंद छ १८

[शिकारखान्याकडील माणसे व त्यांचे पगार. २२ हरणबाज, ३ खबुत्रबाज,
४ मीरसिकार ५ वाघवान ५ पायेदामी ३ शाहागोशवाले ९ अवांतर
५ फदाइतवाले. याना दीडमाही रोजमुरा आहे. सर्वास
३ ते ७ रु. पर्यंत. फक्त फदाइतवाल्याना ७ पासून १० पर्यंत
पगार आहे.] रु. नं ३३०

खमस खमसेन

स्वारी पंतप्रधान

माहे जिल्काद

खर्चाचे बंद छ १८

[गडेकज्याना सामान्यतः पगार ३ रु. व माहाताना ११ ते २० रुपयापर्यंत
आहे.]

खमस खमसेन

स्वारी पंतप्रधान

माहे जिल्काद

खर्चचे बंद छ ३०.

[गणपती उत्सवास आलेल्या हरदास गोसाव्यांची, नटव्यांची, गवयांची, कलावंतिणींची, नांवनिशीवार यादी त्रिदागी सुद्धा. उपयुक्त.]

No. 158]

[13-9-1754]

खमस खमसेन

स्वारीदादासाहेब

छ २९ माहे जिल्काद

खर्च पोता

१० रु. खासगत खर्च खरेदी पुस्तके गुा

कृष्ण जोसी बाा ग्रंथ रुपये

१० तंत्रराज टीका ९०००

९ उदाहरण चंद्रिका ४३००

१ वाक्यसुधा सटीक ९९०

४ संगीत दर्पण २०००

१० बालबोधिनी २००

१०० अज्ञानबोधिनी ४००

१० हस्तामलक २९०

२॥ प्रयागसेतू १३००

२॥ वेदांतसारटीका १३००

२ वेदांतार्थविवेक १०००

२ अष्टावक्रटीका ११००

४ मुक्तावलीटीका २६००

२ कुवलयानंद १९००

१ सिद्धांतलेश ८४०

७ मैत्रेयुपनिषत् दीपिका ३८००

४ डामरकल्प २६४०

२४ मुहूर्तचिंतामणी टीकादि

पुष्पधारा १२०००

१४ लीलावतीची टीका ७०००

९ वसंतराज मूल २४०००

१०	वसंतराज टीका	४७०००
३	भोजकृत योगसूत्ररति	१४००
२	सांख्यतत्व कौमुदी	१०००
२	अष्टाध्याई	१०००
१॥	मकरंदसारिणी	
६	गृह्यपरिसिष्ट	

१२८

७४९८०

पैकी वजा पेशजी मोघम पावले आहेत ते रु. वीस बाकी.

No. 159]

[26-12-1754

खमस खमसेन

स्वारी पंतप्रधान

छ ११ माहे रावळ

खर्चाचे बंद

धर्मादाये नवसखर्च सौ गोपिकाबाई श्री कोल्हापूर महालक्ष्मीस सोन्याचे चुडे रा रामाजी विस्वनाथ ता नारो बाबाजी भाव्ये हा चिटको अनंत वाईकर चुडे सोने जुन्या मोहराचे चुडे ४ येकूण तोळे सोने २३॥॥॥

[15-1-1755

खमस खमसेन

स्वारी पंतप्रधान

छ २ माहे रबिलाखर

खर्चाचे बंद

संस्थान श्रीरगपटण येथील सांनिकास वखें पाठविली हा बनाजी माधवराव वकील सनगे. (सनगे दिली त्यांची नांवे) खासा जगदराज राजा, नंदराज सर्वाधिकारी, देवराज दलवाई, व्यंकटपतिप्रधान, वीरशेट, सुमेतद्रराऊ, चैनवीर देवरू, चैनपया प्रधान, राजयाचे मातुश्रीस, दलवाई याचे ख्रास.

खमस खमसेन

स्वारी पंतप्रधान

माहे रबिलाखर

सौ पार्वतीबाईकडे न्हावयास ता सिदोजी

2507

न्हावी. वजन पके ४४४६ चमेल तेल,
४४४७ अर्गजा, ४४४९ तेल बेल, ४४४११
माती रातगड = ४४११९.

No. 160]

[16-3-1755

खमस खमसेन स्वारी राजश्री दादा
छ २ माहे जमादिलाखर

खर्च रत्नशाला:—

खर्चाचे बंद
संकराजी निबाजी सखाराम भगवंत याचे
पुतण्ये यास गुजराथचे स्वारीस दिलहा.
परमानगी सखारामपंत ताा खुद चौकडा
खो गूा कृष्णभट वैद्य जमा छ २४ मोहरम
सन अर्बी, किमत रुपये ५०० यो मोत्ये दाणे
४ सोने वजन १११ ताला.

[20-3-1755

खमस खमसेन स्वारी राजश्री दादा
छ ६ जमादिलाखर

खर्च पोता:—

खर्चाचे बंद
२० कासीद जथे बिलिंदा सखारामपंता-
कडून येका दिवसात पंचेतालीस कोस आले
साा इनाम रसानगी चिठी
१० रामजी वाा नारायण
१० परसा
२०

[11-4-1755

खमस खमसेन स्वारी राजश्री दादा
छ २८ माहे जमादिलाखर

खर्च पोता:—

खर्चाचे बंद
खासगत खर्च खरेदी पुस्तके गुा पुराणिक
राा चिठी
२॥ द्वारकामाहात्म्य
१ कालिकासहस्रनाम
१ यंत्रराज

- ॥०॥ सिवसहस्रनाम
 १॥ जोतिसीरत्नमाला
 ४ जैमिनीअश्वमेध
 २ लक्ष्मणोल्लववैद्यकी
 १ कारक
 ३॥ किरकोली वैद्यजीवन

ITEM No. 12 : 1767-1768

No. 161]

[10-10-1766

छ ५ जमादिलावल सुा सत्रा सितैन

मया व अलफ

[पूर्वी, गोदावरीच्या तीरीं टोक्याचे मुक्कामी, नानासाहेव पेशव्यानीं चंद्रग्रहण समयीं एक्क गांव धर्मादाय म्हणून दान दिला असा उल्लेख आहे.]

¶*The years 1767 and 1768 are historically important and consequently the entries in this part throw fresh light on many points which have been the subject of recent discussion. The entries are arranged into two sections, the first from the Peshwa's Diary and the second from that of Raghunathrao.*

No. 162]

[10-10-1766

छ ५ जमादिलावल सुा सत्रा सितैन मया व अलफ

श्री स्वामी शंकराचार्यांकडून, त्यांच्या आशीर्वादासह, ८० रुपये किमतीच्या दोन शाली आल्या.

No. 163]

[16-10-1766

छ ११ जमादिलावल सुा सत्रा सितैन मया व अलफ

सुमेरसिंग व महमद इसफ गाडदी यांनीं दसऱ्याचे दिवशीं पेशव्यास नजरा आणिल्या.

No. 164]

[17-10-1766

छ १२ जमादिलावल सुा सत्रा सितैन मया व अलफ

तुलजाजी राजे चंदावरकर यांचेकडून सुवर्णाची गणपतीची मूर्ति घेऊन माणसे आली त्यांस १४० रुपये दिले.

No. 165]

[18-10-1767

छ २४ जमादिलावल सुा समान सितैन मया व अलफ

आनंदवल्ली

रु. ११७, पाद्री वैद्य याचेकरितां झालेला खर्च.

No. 166]

[21-10-1767

छ २७ जमादिलावल सुा समान सितैन मया व अलफ

आनंदवल्ली

श्रीदेव त्र्यंबकेश्वर यांचेकडून आशीर्वाद म्हणून खालील सनगे आली:—

१ तिबट, किंमत रु. १९.

१ जाफरखानी, किंमत रु. १२.

रु. २७.

रु. २७९, छडू फरास याचे मुलाचे सुंतेप्रीत्यर्थ खर्च.

[22-10-1767

छ २८ जमादिलावल सुा समान सितैन मया व अलफ.

दोन जासूद चार दिवसांत आनंदवल्लीहून पुण्यास जाऊन परत आले, सबब त्यास ९० रुपये इनाम दिले.

No. 167]

[23-10-1767—24-10-1767

छ २९ जमादिलावल

जयाप्पाची बायको सखुबाई शिंदे हिच्याकडे तिचे जाहगीर गांव पूर्ववतप्रमाणें निर्वेध चालवेत अशी पेशव्यानें आज्ञा केली.

No. 168]

[25-9-1767

माहे जमादिलावल सुा समान सितैन मया व अलफ

पुण्यांतील साहुकारांकडे पटविण्याकरितां श्रीरंगपट्टण येथील साहुकारांच्या हुंब्या आणल्या.

रु. २००० नुकसान घावयाचे केले. सबब की, हैदरी होन घ्यावे त्यास सदरहू होनात येलोरी होन घेतले. त्यास, खंडणीचा दर हैदरीचा व येलोरीचा बरोबर. आणि बाजारपाड पाहता हैदरीहून येलोरी जाजती आहे. त्याबाा तोटा मजुरा दिलहा दर होनास रुपये :

८-॥ ऐन बाजार भाव.

८॥ भारी भरणा, सबब जाजती.

८=

No. 169]

कोकण प्रांती रोगाच्या साथीने बऱ्याचशा म्हशी मेल्यामुळे तेथील गवळ्यानीं म्हैसपट्टींत कांहीं सूट मिळण्याविषयी सरकारांत अर्ज केला. पेशव्यानें, रोगानें किती म्हशी मेल्या ह्याची खानेसुमारी करण्यांस आज्ञा केली व खानेसुमारीचा आकडा कळल्यानंतर मग ह्या अर्जाचा विचार करण्यांत येईल म्हणून आश्वासन दिलें.

No. 170]

छ ३ रोजी वाड्यांत गोंधळ घातला. त्या दिवशीं पोळ्या करण्याकरितां दोन आचारी करार केले होते. त्यांस ह्या कामाबद्दल प्रत्येकी १२ आणे दिले.

खर्चः

रु. २००, श्रीनिवास गंगाधर प्रतिनिधि याची मुलेमाणसे किले प्रताप-गडच्या पायथ्याशीं राहतात त्यांचे खर्चाबद्दल.

रु. ६००, श्रीनिवास गंगाधर याची बायको छ २६ रोजी मृत्यु पावली तिचे क्रियेकरितां खर्च.

No. 171]

पुण्यांतील शेख सल्ल्याचे पिरास, मागील वर्षाप्रमाणें, चालू वर्षीहि खैरातखर्च म्हणून दसऱ्याचे दिवशीं कांहीं रक्कम देण्यांत आली.

पार पेठ किले प्रतापगड, येथील श्रीवरदायनी व श्रीरामवरदायनी ह्या दोन देवतांस दसऱ्याचे दिवशीं २०० रुपये किंमतीचे वस्त्रें देण्यांत आली.

घाटगे जुंझारराव यास लष्करांत यावयाविसी आज्ञा असतां तो मलबडीस गेला. सबब त्याजपासून मसाला घेतला, रुपये १०००.

दोन महिने मुदतीच्या २०००० होन किंमतीच्या हुंब्या श्रीरंगपट्टणाहून पुण्यांत आल्या. पुण्यांतील एका साहुकारानें त्या ताबडतोब पटवून दिल्या व त्याबद्दल ४०० होन घेतले.

No. 172]

(बाबूराव राम पेंडसे हा पुण्याचा कोतवाल. त्याच्या पूर्वीच्या कोतवालाचें नांव, केशवराव केतकर.)

वळू घोड्याचा दररोजचा खुराक :—

१। पावली हरभरे; १ शेर पीठ; अर्धा शेर तूप; पावशेर साखर; २ टाक काले मिरे.

माधवराव रामचंद्र यानें पुण्यांत ९०० रुपयास एक घोडा खरीदी केला. त्याबाबत सरकारचा असा हुकूम झाला कीं, त्या खरीदीवरील कर माधवराव रामचंद्र याजवळ न मागतां तो त्याच्या खातीं लिहावा.

No. 173]

कुकाजी सिवराम याचें मालकीचें रानांतील लाकूड सरकारतर्फें तोडण्यांत आले. त्याबाबत असा हुकूम झाला कीं, तोडलेल्या लाकडापैकीं $\frac{3}{4}$ भाग सरकारांत द्यावा व बाकीचे लाकूड कुकाजी सिवराम यांस द्यावे.

त्रिंबकराव दाभाडे मोगलाईत गेल्यामुळें त्यांची सर्व वतनें जप्त करून दमाजी गायकवाडाकडे देण्यांत आली होती. तीं वतनें हल्लीं आतां दमाजीकडून काढून बाबाजी प्रन्हाद याजकडे देण्यांत आलीं व ह्याबाबत सरकारच्या सनदा देण्यांत आल्या.

रहिस अहमद ह्याच्या हाताखालील लष्करच्या तुकडीची हजिरी घेण्यांत आली; त्यावेळेस कांहीं सैनिक कमी आढळून आले. म्हणून पेशव्यानें असा हुकूम फर्माविला कीं, रहिस अहमद त्याचा दुय्यम, कारकून, व गैरहजर सैनिक यांस त्यांचा दोन महिन्यांचा पगार देण्यांत येऊं नये.

No. 174]

गोपिकाबाईची रोजकीर्द मुा गंगापूर.

४, बाबत कमळ पाहाड नासिककर येकेरी धोत्र नेसला होता व बहिणीचे कजियास सरकारात आला होता, तो माजोरीपणाच्या गोष्टी सांगत असे सबब गुन्हेगारी रु.

३५, बाा भवानी भगत बेलगावकर हा मौजे मजकुरी भगत होऊन लटकीच लोकांची नांवे घेत असे. चौकसी करिता कोणाचे भूत नाही. भवानी खोटा जाहाला. सबब गुन्हेगारी रु.

No. 175]

सरकारची कढई कांहीं लोकांनीं वापरण्याकरितां मागून नेली. ह्याबद्दल त्यांच्याकडून रु. २९ भाडे म्हणून घेण्यांत आले.

गोपिकाबाईचा मेणा एकदां विशेष जलदीनें जात होता. मेण्याबरोबर ज्या नोकरांनीं चाल ठेविली त्यांस प्रत्येकी आठ आणे बक्षिस देण्यात आले.

No. 176]

घोडा फिरवीत असताना, नारायणरावाच्या कुडकींतील मोतीं गळून पडले. राघोजी कदम ह्यास तें सांपडले व ते त्यानें आणून दिलें. ह्याबद्दल त्याला १ रुपया बक्षिस मिळाला.

No. 177]

[25-9-1767—24-10-1767

माहे जमादिलावल सुा समान सितैन मया व अलफ.

जानू चांभारानें, दसऱ्याचे दिवशीं, पेशव्याचें कुटुंबांतील खालील मंडळीस, प्रत्येकास एक एक चर्मी जोडा नजर केला :—

दादासाहेब, माधवराव, नारायणराव, गोपिकाबाई, पार्वतीबाई, आनंदीबाई, सगुणाबाई, राधाबाई, रमाबाई, गंगाबाई.

दर रतीस २२॥० रुपये याप्रमाणें १६३ रती वजनाचे २५ हिरे खरिदी करण्यांत आले.

छ १२ रोज. विा राजश्री नारायेणराव महामृत्युंजयाचें अनुष्ठान वाढ्यांत लाविले आहे.

No. 178]

नवरात्रखर्च :

१७४= नावरात्राचा गोंधळ वार्षिक घातला त्यास ताा हरि विस्वनाथ भावे
रुपये.

१६ गोंधली यास.

१ वोवाळणीस खुर्दा टके ३॥३ यो.

४= खाा नाडापुडी वगैरे.

१७४=

पेशव्याचे हुकुमावरून तीन घड्यालें नवाव निजामअलीखान याजकडे
पाठविलीं.

२६०२ रुपये आजारी विद्वान ब्राम्हणांस श्रावणमासची दक्षणा म्हणून
वाटण्यांत आले.

No. 179]

२६८२ रुपये गणपतिउत्सवानिमित्त खर्च झाले. ह्या खर्चांत मुख्यत्वेकरून
हरदास, गवई, कलवंतिणी वगैरेंच्या बिदाग्या आल्या आहेत.

१९९ रु. , खाशा दिवाणखान्यांत लावावयासी खोा चित्रें रागमालेचीं सुमार
३६ यो राा यादी रुपये.

॥= २६ रोज, खोा झाडू झगे चुणावयास, झाडू सुमार २ दर
॥- प्रो.

२॥० खोा बोटवाती सुमार २०००० येकून ताा मानी कुणबीण.

राजश्री नारायेणराव याजकडील झगे चुणावयाची कचकडी येक मद्रून दिली.

No. 180]

वामन जोशी गराडकर, सौा रमाबाईचे मावशीचा नवरा.

निळकंठराव महेंदळे, सौा पार्वतीबाईचे मेहुणे.

केशवराव हरि नेने, सौा पार्वतीबाई यांचे भाचे.

येसाजी धोंडदेव, गोपिकाबाईचे बंधु.

बालाजी नाईक भिडे }
नारोबा नाईक भिडे } सगुणाबाईचे बंधु.

No. 181]

[1-10-1767

छ ७ जमादिलावल सुा समान सितैन मया व अलफ
पाद्री वैच यांस पुण्याहून पालखीस भोई देऊन लस्करांत खाना केला.

[5-10-1767

छ ११

जासूदजोडी दिल्लीहून नाशिकास २८ दिवसांत आली; त्या जासुदांस ४४ रु.
दिले.

[6-10-1767

छ १२

सदाशिव विश्वनाथ यांस मुरारराव घोरपड्याकडे पेशव्यातर्फे वकील म्हणून
पाठविण्यांत आले.

[10-10-1767

छ १६

एक बिध्यावरील उसाचे पीक ९९ रुपयांस विकण्यांत आलें.

[12-10-1767

छ १८

टेकचंद नांवाच्या पहिलवानास दररोज एक शेर दुधाचा रतीब होता.

No. 182]

[16-10-1767

छ २२

फार उंचावरून पाण्यांत उड्या टाकल्याबद्दल दोन खिजमतगारांस ४ रुपये
बक्षीस देण्यांत आले.

[22-10-1767

छ २८

छट्टू महातानें राजगोपाळ नांवाच्या मस्त होऊन मोकाट सुटलेल्या हत्तीस
साखळीस बांधलें. ह्या कामाबद्दल त्या महातांस बक्षिस देण्यांत आले.

No. 183]

[23-12-1767—21-1-1768

माहे साबान सुा समान सितैन मया व अलफ

[25-12-1767

छ ३

रु. ३९, पखवाजीचा मासिक रोजमरा.

2515

छ ४.

पागेकडील कामगारांचे दुमाही रोजमरे :—

कारकून, रु. २० ते २९.

दाणेकरी, रु. ४-८.

जासूद, रु. ६.

जिनगर, रु. ७.

कोठवला, रु. ४.

बइलका, रु. ४.

चांभार, रु. ४.

मोतादार, रु. ४.

सारवान, रु. ९.

बारगीर, रु. १४.

पखाली, रु. ३-८

३७ खासदार, रु. ११४.

जामदार, रु. ६.

आचारी, रु. ३.

दिवच्या, रु. ४.

हलालखोर, रु. ३.

हुलस्वार, रु. ९.

नालंबदी, रु. ९.

No. 184]

[27-12-1767

छ ९

एक गाय ८ रुपयांस खरीदी करण्यांत आली.

[29-12-1767

छ ७

बाजेखर्च राजश्री राव याजकडील रुमाल च्यार यासी केशरी छापावयासी चिठी छ २ साबान ता माधवराव दादाजी कारकून सिलेदार केशर वजन तोले ९.

No. 185]

[31-12-1767

छ ९

अरमनी फिरंगी वैद्य याजकडून नारायणरावांस नजर :

(१) एक दोनपाती चाकू.

(२) एक कात्री.

[3-1-1768

छ १२

भनू व कवताल या दोन ठिकाणांचा ताबा बसालतजंगास परत देण्याकरितां गेलेल्या दोन खिजमतगारांस दोन सोन्याची कडीं बक्षिस मिळालीं. त्या खिजमतगारांनीं तीं कडीं, नियमाप्रमाणें, सरकारी जिनसखान्यांत सादर केलीं. दुसरें दिवशीं तीं कडीं त्या खिजमतगारांना सरकारांतून बक्षिस म्हणून देण्यांत आलीं.

No. 186]

[13-1-1768

छ २२

रु. २०, मजुरीखर्चः थोरले घड्याल इंप्रेजी गोपालजी कारीगर याजकडे नीट करावयास दिल्ले होते. त्याचे हाताखाली पुरुषोत्तम लोहार व त्याचा घणकरी पेठ शुक्रवार कोा पुणे याणे तीन महिने, कधीं सा घटका कधीं प्रहर कधीं पुरा दिवस याप्रोा नेहमीं काम केले व आवते नीट केली साा मजुरी रसानगी याद रु.

No. 187]

[23-12-1767 -21-1-1768

[31-12-1767

छ ९

माहे साबान सुा समान सितैन मया व अलफ

महादजी शिंद्याकडील खालील व्यक्तीस पेशव्याकडून निरोपाचीं वस्त्रें देण्यांत आलीं:—

नारो शंकर, महादजीचा दिवाण; राघो मल्हार; बाजी नरसी; राघो राम; बाबूराव कासी; आपाजी राम; बदनसिंग लछीराम; सुभानराव जगदळे; नरसिंगराव जाधव; लक्ष्मणराव कवडे; हरजी धापटे; सोमाजी बोबडे; सखो रंगाजी; माणको बल्लाळ, कारकून; शिवराम गोविंद, कारकून; निंबाजी विठ्ठल, कारकून; देवाजी शामराज, कारकून; सिवाजी गोविंद, कारकून; माणकोजी यादव; सुलतानजी

निगडे कागलकर; ज्याहाबाजखान; रहिमतखान; हुलसारखान; नवरोजखान; न्यामतखान; साबाजी विठ्ठल; हैबतराव फणशे; सिवाजी विठ्ठल; बाबूराव जिवाजी; पांडुरंग रघुनाथ; केशवराव रखमाजी; बाबूराव पांडुरंग; बालाजी गोविंद.

No. 188]

तुकोजी होळकराकडील खालील व्यक्तींस पेशव्याकडून निरोपाचीं वस्त्रें देण्यांत आलीं:—

अहिल्याबाई, गंगाधर यशवंत, तुकोजी होळकराचा दिवाण; बापूजी होळकर; कासीबा होळकर; शेटीबा होळकर; संताजी वाबले; नारायेणराव बारगल; सुलतानजी लांबहात्ये; राघो रावजी; मकाजी लांभाते; बाबूराव वाघमारे; त्रिंबकराव सिकेनीस; गोविंदराव मुनसी; राघो लक्ष्मण; शेरखान; मोरो गोपाल मजमदार; भगवंतराव ढमढेरे; सर्जाराव सितोळे; आनंदराव होळकर; माणकोजी पिंगळे; खंडोजी कोंकरे; सेव्याजी मान्या; सयाजी कदम; सटवाजी मते; दादो सिद्धेश्वर; कुशाबा होळकर; पिराजी पिंगळे; वेंकाजी बुळे; बावाजी जाधव; केरोजी ढमढेरे; शेषाद्री; नारो गणेश; बाजी विठ्ठल; येशवंतराव फाळके; आपाजी राम; दासोजी मोरे; माधवराव गंगाधर; सदासिव गंगाधर; कुशाबा वांग.

No. 189]

[31-12-1767

८ ९

चोर पकडून आणण्याकरितां सदाशिवगडास पाठविलेल्या चार मांगांना खर्चाकरितां ३० रुपये देण्यांत आले.

पार्वतीबाईकडील एका आचान्याचें घर आगीमुळें नाश पावलें. ते फिरून बांधण्याचें कामीं त्याला ५० रु. किंमतीचें लाकूड सरकारांतून बक्षिस देण्यांत आलें.

[1-1-1768

छ १०.

रु. ३५,

कैमाणगाराचा मासिक रोजमरा.

रु. १० ते २०,

गोलंदाजाचा मासिक रोजमरा.

No. 190]

[5-1-1768

छ १४.

चांदीचा तीन आंब्यांचा एक घड कविजंग याजकडून पेशव्यांस नजर आला.

[10-1-1768

छ १९.

चेनापट्टणकर इंग्रजांकडून पत्रें घेऊन आलेल्या दोन जासुदांस १० रु. बक्षिस देण्यांत आले.

[12-1-1768

छ २१.

येसूबाई, त्र्यंबकराव विश्वनाथ पेठे याच्या बायकोचें नांव.

No. 191]

[20-3-1768—18-4-1768

माहे जिलकाद सुा समान सितैन मया व अलफ

दादासाहेबांची रोजकीर्द

छ १.

रु. ४, कानडा ब्राम्हण याचें मासिक वेतन.

[25-3-1768

छ ६.

रु. १९, देणें धर्मादाव श्रीनिवास गोसावी गंगेजवळ गातात ; यास रोजमरा येकमाही माहे मजकूरचा. रसानगी याद.

[26-3-1768

छ ७.

मुंबईकर इंग्रजांकडून पत्रें घेऊन आलेल्या जासुदास ९ रुपये दिले.

[18-4-1768

छ ३०.

१॥॥= बेडकीची कुलपे सुमार ३.

१. कुलूप पितली लाहान फिरंगाणी १.

No. 192]

[26-1-1768—19-2-1768

माहे रमजान सुगा समान सितैन मया व अलफ
पेशव्याची रोजकीर्द

छ ९

महादजी शिंद्याशी सल्ला करण्याकरितां पेशवा व नारायणराव कलस येथें गेले होते. ह्या भेटीचे समयीं महादजीनें पेशव्यांस व नारायणरावांस १४४९।= रु. किंमतीचे सोन्याचे दोन कडीजोड नजर दिले.

[29-1-1768

छ ८

७२ रुपयांस ४८ तावदानें खरिदी केली.

[7-2-1768

छ १७

कचो रघुनाथाचे जागी जनार्दन हरि यांस पुण्यांत निरखाचे कामावर नेमिले व कचो रघुनाथास, व्यापाऱ्यांच्या मापावजनांवर छाप मारण्यास व खुणा करण्यास लागणारे शिक्के वगैरे सर्व सामान जनार्दन हरीच्या ताब्यांत देण्याविषयीं हुकूम झाला.

No. 193]

[10-2-1768

छ २०

गोपिकाबाईनें सुपाऱ्या गुलाबी वासाच्या करण्याकरितां दौलताबादेस पाठविल्या.

छ २१

[11-2-1768

रु. २९, विठू गुरव नांवाच्या गवयाचा मासिक रोजमरा.

पर्वतीच्या तळ्यांतील माती काढीत असतां जखमी झाल्याबद्दल चापाजी टिळेकरांस १० रुपये देण्यांत आले.

[12-2-1768

छ २२

माहुली येथें नदींत चालविण्याकरितां नवीन नाव बांधावयास ९०० रुपये मंजूर करण्यांत आले.

[17-2-1768

छ २७

तालुके अंजनवेलचा अधिकारी, कृष्णाजी विश्वनाथ, नवीन जहाज बांधीत होता. ह्याकरितां त्यांस तीन खंडी इंग्रजी लोखंड देण्याविषयीं आज्ञा झाली.

No. 194]

[19-2-1768

छ २९

हत्तींच्या खाण्यावर देखरेख ठेवण्याचे कामावर असलेल्या एका प्याद्यानें त्याच्या रतीबापैकीं कांहीं जिन्नस चार वाण्यांस विकले. हे उघडकीस आल्यानंतर ह्या चार वाण्यांस, त्या प्याद्याचें नांव सरकारांत न कळविल्याबद्दल, १०० रुपये दंड करण्यांत आला.

No. 195]

[4-2-1768

छ १४ रमजान

दादासाहेबांची रोजकीर्द

इंग्रजांस देण्यांत येणाऱ्या मेजवानीच्या खर्चाकरितां २९० रुपये नागोराव सदाशिव याचे तसलमातीस देण्यांत आले.

[5-2-1768

छ १९

हुंडनावल खर्च मुंबईची दर सेंकडा रु. ९॥१० प्रॉ.

[12-2-1768

छ २२

दादासाहेबांचे मेहुणे, गोपालराव व कृष्णराव बर्वे, यांची मालमत्ता जप्त करण्यांत आली. त्यापैकीं खालील दोन जिन्नस जिनसखान्यांत जमा झाले:—

(१) रुप्याच्या चौकटीचा मळसूत्री आरसा.

(२) दिशायंत्र, रुपें वजन तोले १२.

No. 196]

[16-2-1768

छ २६ रमजान

बदल देणें देवस्थानखर्च : श्रीदेवदेवेश्वर येथें सन सीतात सोन्याच्या मुलामे-याचे कलस करविलें त्यास खर्च बाा हिशेब रु.

१८११॥३≡

कलस तांब्याचा

१८०४ यैन कलस वजन पके १३८८

दर सेरी रु. ९॥ प्रॉ. रु.

७॥३≡ नलीमधील वजन पके

८८३॥२। दर सेरी रु. २। प्रॉ. रु.

१८११॥३≡

2521

५३०३॥= मुलाम्यास खों सोनें वजन तोले ३३२॥॥॥
 दर १५॥॥= प्रों रु.

No. 197]

६५९ देणे मजुरी कारीगार यास

३२६ देणे वर्खवाला यास वर्खीची घडाई सोनें वजन तोले ३२६
 दर तोल्यास रु. १ प्रमाणें रु.

३२६ देणे मुलामगार दर तोला रुपया १ प्रमाणें रु.

३ देणे तांबटास कलस चढवितेसमई आा १२ येकून येक
 रोजा रु.

७१ हऊद आभिशोकपात्राचा तांब्याचा १ केला त्यास.

६४ हऊद वजन पके ४॥५॥९ दर सेरी रु. २॥ प्रों रु.

७ मलसूत्र पितलीचे वजन पके ४४२ दर सेरी रु. ३॥ प्रमाणें.

७१

No. 198]

[18-2-1768

छ २८ रमजान

खालील जिन्नस जिनसखान्यांत जमा झाले :—

(१) ३८ रुपये किमतीच्या, घड्यालांच्या कमाणा १३.

(२) २४ भिंगे घड्यालांची, किमत रु. १२.

No. 199]

[20-3-1768—18-4-1768

माहे जिलकाद सुा समान सितैन मया व अलफ
 पेशव्याची रोजकीर्द

[21-3-1768

छ २

राजश्री रात्र यांजकडे उपनेत्रें भेट्टीचीं आलीं तीं बांधावयासी रुमाल
 खादीचा १.

2522

[22-3-1768

छ ३.

वैद्यखान्याकडे चार लहान कातब्याच्या बुधल्या २ रुपयांस विकत घेतल्या.
बालाजी नरहर, पंतोजी निा नाटकशाला, यास सन संमानचे मोडनीचे
कापड

[1-4-1768

छ १३

जिराइटखान्याकडे जानोजी सिंदे व आपाजी बहिरट यांचे ताा बंदुखा आहेत
व पिस्तोले आहेत.

No. 200]

[3-4-1768

छ १५

खाशाकडील घब्यालास ५ आणे किंमतीची कांच वसविली.

[7-4-1768

छ १९

सौभाग्यवती रमाबाई यांचेकरितां पितळी मुठीचे दोन चाकू १० आप्यास
विकत घेतले.

[8-4-1768

छ २०

पुण्यांतील, सयद सादत व शेख सला, ह्या दोन पिराना इमारत बांधण्या-
करितां १४०० रुपयांची देणगी देण्यांत आली.

[10-4-1768

छ २२

पुण्याची हुंडी बनारसमध्ये शेकडा ८ हुंडणावळ घेऊन पटविली जात असे.

No. 201]

[13-4-1768

छ २५

शेख हुसेन यानें मेणाचे केलेले एक फुलझाड पेशव्यास नजर केले. ह्याबद्दल
पेशव्यानें त्यास एक तिबट बक्षिस दिलें.

[17-4-1768

छ २९

बाबत हाफिनुदि(न) सुरतकर याणी मीरकासम वकील याजबाा दागिने
पाठविले:—

१ बंदूख चापाची बतीस बाराची साधी, कट इंग्रजी तांबे.

३, तांब इंग्रेज कसन मराठे गाडदी दिंमत जानोजी सिंदे यास कवाईत करावयास ठेविला आहे साा टोपी फिरंगाणी खाा करून दिल्ली त्याची किंमत रसानगी यादी रु.

No. 202]

[25-9-1767—24-10-1767

माहे जमादिलावल सुा समान सितैन मया व अलफ

दादासाहेबांची रोजकीर्द

परगणे त्रिंबक येथील न्हाव्यांवरील वार्षिक कर ४० रुपये करार करण्यांत आला.

दादासाहेबांनी आनंदवल्लीस तोफांचे गोळे तयार करण्याचा नवीन करखाना सुरू केला. अशाच प्रकारचा कारखाना पूर्वी नागोठण्यांस होता.

आनंदगीर गोसावी यानें एका कलावंतिणीस बळजबरीनें आपल्या घरांत ठेविली म्हणून त्यास १५०० रु. दंड करण्यांत आला.

No. 203]

[25-9-1767—24-10-1767

माहे जमादिलावल सुा समान सितैन मया व अलफ

दादासाहेबांची रोजकीर्द

दादासाहेबांच्या दोन पुस्तकशाला होत्या; एक आनंदवल्लीस व एक त्र्यंबकेश्वरी.

शत्रवइद्य यांचा अर्घ्या महिन्याचा पगार :—

रु. ११। बडेखान.

रु. ११। राजे महमद.

रु. ९ राजे मलिक.

रु. ७। साहेबखान.

No. 204]

तुकोजी होळकराकडून परत येणारे दोन जासूद वाटेंत छुटले गेले. त्या जासुदांना नुकसानभरपाई म्हणून ८ रु. देण्यांत आले.

सातान्यास छत्रपतींकडे पुण्याहून एक वाघ पाठविला. वाटेनें त्या वाघास दररोज तीन शेर मांस देण्यांत येत होते. मांसाचा भाव, एक रुपयास ६ शेर.

आनंदराव गिरिधर हा पेशव्याचा वकील म्हणून कोल्हापुरास जिजाबाईजवळ राहात होता.

७५।० रु. किमतीची सनगें झगे चुणणाऱ्यास, त्याची वार्षिक नेमणूक म्हणून, देण्यांत आली.

१५ रु. किमतीची वस्त्रे पुण्यांतील दोन पिरांकडून पेशव्यास आशीर्वादादाखल आली.

No. 205]

गंगाधर येसवंत याणी कोा पुणें येथें खरिदी घोडी रास येक येकूण किमत रु. ३००० तीन हजारास केली आहे. त्यास, जकातीचा हासील मारनिले यास येक साला माफ केला असे. तरी सदरहू किमतीचा हासील होईल तां मारनिलेचे नांवे माफखर्च लेहून हासिलाचा तगादा न करणें.

काशी येथील ब्राम्हणांच्या वार्षिक दक्षणेकरितां १३५०० रुपयांची रक्कम मंजूर करण्यांत आली.

माहादाजी मुदगल याणें खोटे सिके केले साा त्यास दौलताबादचे किल्यांत कैदेंत ठेवण्यांत आले.

No. 206]

बाज पक्षाचा दररोजचा खुराक : मांस अर्धा शेर.

बहिरी पक्षाचा दररोजचा खुराक : मांस अर्धा शेर.

बसेरा पक्षाचा दररोजचा खुराक : मांस ९ टाक.

No. 207]

[27-12-1767—21-1-1768

माहे साबान सुा समान सितैन मया व अलफ

दादासाहेबांची रोजकीर्द

छ ५

टीकेसहित योगवासिष्ठ या ग्रंथाची बरोबर नकळ करण्याचे कामाबद्दल एका ब्राम्हणांस ४०० रुपये करार करण्यांत आले.

[28-12-1767]

छ ६

दादासाहेबांकडील एक खंजीर त्यांच्या एका खिजमतगारानें हरविला. त्या खंजिराची किंमत म्हणून त्या खिजमतगाराकडून ३० रु. घेण्यांत आले.

[30-12-1767]

छ ८

बाजी गणेश याच्या देखरेखीखाली असलेल्या बागांकरितां रु. ६२५-२-९ मंजूर करण्यांत आले.

रु. ४॥ ते ६, माळ्याचा मासिक रोजमरा.

No. 208]

[4-1-1768]

छ १३

नाटकशालांच्या मासिक खर्चाकरितां रु. ७२१-१३-६ मंजूर करण्यांत आले.

[5-1-1768]

छ १४

हुजूर दमराकडील कारकुनांनीं कांहीं लिहिण्याचें काम विशेष जलदीनें करून दिले. ह्याबद्दल त्यांना त्यांच्या नेहमीच्या पगाराशिवाय निराळे बक्षिस देण्यांत आले.

[8-1-1768]

छ १७

मुंबईकर इंग्रजांकडून खालील जिन्नस नजर आले:—

- (१) चार लहान कुप्यांत तीन तोळे विलायती अत्तर
- (२) आरसा मलसुत्री दुहिरी
- (३) चित्रे दर्याची, २४
- (४) चांदीची गाय, किंमत रु. ११-८
- (५) सोन्याची साखळी, वजन तोळे १२॥, किंमत रु. १८७-८

No. 209]

[9-1-1768]

छ १८

यात्रेनिमित्त झालेल्या कर्जातून मुक्त करण्याकरितां त्रिंबकराव विश्वनाथ (पेठे) यांस २५००० रु. बक्षिस देण्याचा हुकूम करण्यांत आला.

No. 210] [12-1-1768

छ २१

जमा जिनसखाना:—

खरेदी सूर्यघड्यालें गुा यादो विठल कोर्डा शागीर्द किंमत रु. १५० येकून दागिना किलीसमेत सुमार १.

[14-1-1768

छ २३

नवीन जंबुरे तयार करण्याकारितां ३०० रु. मंजूर करण्यांत आले.

[16-1-1768

छ २५

मुंबईच्या चार्ल्स ब्रूम (ब्रुक?) नांवाच्या इंग्रज वकिलांस निरोप देतेसमयीं ५०० रु. देण्यांत आले.

[20-1-1768

छ २९

कलकत्तेकर इंग्रजांनीं दादासाहेबांस दोन काचेचे हुक्रे नजर पाठविले.

No. 211] [23-12-1767—21-1-1768

माहे साबान सुा समान सितैन मया व अलफ
दादासाहेबांची रोजकीर्द

[8-1-1768

छ १७

जमा जिरायतखाना:—

१ बंदूख, नलीवर शाहाता व दस्त्यास निशाण रुपेरी.

२ पिस्तुलें, यास जबडे सिंवाचे रुपेरी मलसुत्री.

१ कमची तातीची चर्मी.

No. 212] [10-1-1768

छ १९

रु. ६, १०० भांड्यांस कलहई लावण्याबद्दल.

[12-1-1768

छ २१

घोड्याची लाथ लागून जखमी झाल्याबद्दल एका नोकरांस ४ रुपये देण्यांत आले.

No. 213]

[22-1-1768—19-2-1768

माहे रमजान सुा समान सितैन मया व अलफ.

दादासाहेबांची रोजकीर्द

दादासाहेबाकडील हत्तींची नांवे:—

उत्तमगज, विनायकगज, गजराज, मुलाइमगज, करीमबक्ष, रांबाण,
गणेशगज, भवानी, बक्याहती, महबूबगज, बहादरगज, नबीबक्ष, गजघंटा,
राजबागीण, लक्ष्मीसीमधार.

No. 214]

[22-1-1768—19-2-1768

[31-1-1768

माहे रमजान सुा समान सितैन मया व अलफ

छ १०

पुण्यांतील बागेंत लावण्याकरितां औरंगाबादेहून ७५ रुपयांस २५ सरूंची
झाडें आणविण्यांत आली.

[2-2-1768

छ १२

छ ११ रोजीं नाना फडणिसानी पेशव्यांस बागेंत मेजवानी केली. त्यासमयीं
त्यानीं पेशव्यांस ७०५ रु. ५ आणे किंमतीचा एक सोन्याचा चौफुला नजर केला.
ह्या चौफुल्याचा आकार चार आंब्यांच्या घडासारखा होता.

एक घोडा फार खराब झाला होता. म्हणून त्यास तुपाउडदाचा खुराक सुरू
करण्यांत आला.

[5-2-1768

छ १५

बाजेखर्च राजश्री नारायेणराव याजकडील हातघड्यालास लावावयासी ताा
जिवाजी काटकर खिजमतगार तेल चमेली वजन पके ४४४१.

No. 215]

[6-2-1768

छ १६

खाशाच्या पलंगास लावावयासी तेल मोगरेल वजन ४॥ तोले.

५५२८

[7-2-1768]

छ १७.

गोपिकाबाई यांजकडील घड्याल नादुरुस्त झाल्यामुळें गोपालजी कारीगर याजकडे पाठविण्यांत आले.

द्वारकाबाई, पार्वतीबाईची आई.

लक्ष्मीबाई, पार्वतीबाईच्या भावाची बायको.

गौतमाबाई, पार्वतीबाईची मामी.

ठमाबाई

ठकूबाई

आनंदीबाई

बयाबाई

} पार्वतीबाईच्या बहिणी.

सात बिनवेजाची लहान मोतीं, देवीवरील औषध ब्रनविण्याकरितां, एका गृहस्थाला देण्यांत आली.

No. 216]

[13-2-1768]

छ २३.

राजश्री रावसाहेब यांजकडील गंजाचे घड्याल.

[18-2-1768]

छ २८.

गोपिकाबाईकरितां एक वालुकायंत्र तीन रुपयांस खरीदी करण्यांत आले.

No. 217]

बाजेखर्च राजश्री नारायेणराव यांजकडील हातघड्यालाचे झाकण मखमलीने मढून दिले. बेत गुा रघोजी जिनगर दिला पागा हुजूर ताा जिवाजी काटकर खिजमतगार मखमल तसू ४१ योा दर ३० प्रमाणे आख १।

महमद इसफ गाडदी यांस पालखीचा मान होता.

No. 218]

[20-3-1768—18-4-1768]

[4-4-1768]

छ १६

माहे जिल्काद सुा समान सितैन मया व अलफ

दादासाहेबांची रोजकीर्द

दादासाहेबांची स्वारी सवदगांवी गेली असतां तेथील पाटील त्यांस सामोरे आले नाहींत. ह्या अपराधाबद्दल त्या पाटलांस ९ रु. दंड करण्यांत आला.

[15-4-1768

छ २७.

आबाजी महादेव व चितो विठ्ठल यांस कांहीं बिघे जमीन बागाईत करण्या-
हरितां देण्यांत आली व असेंहि फर्माविण्यांत आले कीं, पुढें ह्या जमिनीवर
जिराईत जमिनीवरील साऱ्याच्या चाळू दरानेंच सारा घेण्यांत यावा.

ITEM No. 13 : 1772-1773

No. 219]

[10-5-1772

१० सफर

आपाजी रामाची बायको सती गेली

[12-5-1772

८ सफर

वसंतपूजेनिमित्त ब्राह्मणास दक्षणा दिली.

हजर असलेल्यांचीं नांवां.

बालकृष्णशास्त्री

रामशास्त्री गंगाधर सुबराव

कृष्णशास्त्री गोपालशास्त्री

आपाशास्त्री लक्ष्मण पाठक

आनंदकर मिस्त्र बापू पाठक.

कासीनाथशास्त्री महादेवशास्त्री

[25-5-1772

२१ सफर

कृष्णराव जगन्नाथ पेशव्याचा अर्काटकडील वकील. यासी बहुमानाचीं वस्त्रें.

[27-5-1772

२३ सफर

मेहता मोहकिमसिंग जोधपूरचा वकील, यासी बहुमानाचीं वस्त्रें २९०

[8-6-1772]

६ रबिलोवल

गडगनेर खर्च विश्वासराव त्रिंबक पेठे यांचे पुत्राचे लग्न आहे सबब
तिवट जाफरखानी.

¶The entries for the year 1772-73 are also highly important, as it was in this period that the Peshwa Narayanrao was murdered.

No. 220]

[10-6-1772]

८ रबिलावल सल्लास सबैन

कृष्णाजी विश्वनाथ याचे नावे सनद की माणकजी मोधी सुरत दिला काप्रोजी इंग्रज याचे तराडे बनाम रुपारेल आजणवेली तालुक्यात मालसुधा अटकाविले आहे. त्यास तराड्यातील माल अमानत ठेवणे. मालाची तहकीकात झाल्यावरी जाबस्वाल करणे तो केला जाईल. तूर्त फक्त तराडे कठडा मात्र अकटा अवंदा दोन डोल परबान सिडे तोफा वगैरे सरंजाम नवे जुने रसे असतील त्यासुधा माघारे देविले असे. तरी सदरहू लिहिल्याप्रमाणे सरंजामसुधा तराडे माघारे देऊन कबज घेणे म्हणून सनद.

[14-6-1772]

१२ रबिलोवल

भिकोबा वैद्य, वार्षिक तनखा १००० रु.

[17-6-1772]

१५ रबिलोवल

कासी त्रिंबक यासी खाली दिलेल्या किल्यावरी सामुग्रीची तपासणी करण्याकरितां पाठविले.

लोहगड	घनगड
सरसगड	राजमाची
विसापूर	प्रतापगड
मिरगड	चन्दनगड

[20-6-1772]

१८ रबिलोवल

नानासाहेबांच्या पुण्यतिथीचा खर्च ६३१८

2531

[1-7-1772]

२९ रबिलोवल

जानोजी भोसले याचेकडे बाळापूर परगणा देण्यांत आला. परंतु लवकरच सनदापत्रावर सहा होण्यापूर्वीच जानोजी मरण पावला. तो प्रांत मुधोजी भोसले याजकडे देण्यांत आला.

No. 221]

[6-7-1772]

४ रबिलाखर सल्लास सबैन

तोतया सुखनिधान दौलताबादेस होता. किल्ल्यावरील महादजी दादाजी चव्हाणाशी त्याचे सूत जमले या संशयावरून त्याची रवानगी पुरंदरला करण्यांत आली.

[12-7-1772]

१० रबिलाखर

चिकोडीचा तावनापा नाईक हैदरला मिळण्याकरिता जात असतां पकडला गेला. १००० रु. दंड घेऊन त्याला सोडण्यांत आले.

[14-7-1772]

१२ रबिलाखर

राजेश्वर वैद्य यास १५० रु. दरमाहा वेतन

[22-7-1772]

२० रबिलाखर

राणोजी सलगर याच्या पथकास आपाजी सदासिव व लक्ष्मण पांडुरंग यांची फडणीस व मुजुमदार अशी नेमणूक केली होती. राणोजी सलगर व फडणीस-मुजुमदारांचे पटेना म्हणून त्यांस कामावर न घेण्यासंबंधी त्यांना फर्माविले. सरकारांत हे कळल्याबरोबर राणोजी सलगर यास त्यांकडून पूर्ववत काम घेण्यासंबंधी हुकूम देण्यांत आला.

[27-7-1772]

२५ रबिलाखर

लक्ष्मण नारायण वैद्य यास आरण्यकांड व अयोध्याकांड यांतील १३४३३ श्लोक नकल करण्याबद्दल रु. ६७.

2532

No. 222]

[9-8-1772

१ जमादिलावल

मोरो बापूजी फडके याची सुवर्णदुर्ग तालुका किले सुभा—नेमणूक

[4-10-1772

६ रजब

बाा देणे ताा आपाजी हरी याजकडे रायगड येथील मोर्चेबंदीबदल रसानगी यादी सामान

काथा वलीव

लोखंडी दागिने

कुदली कुराडी

पावडी कोइते

पाहरा चंद्रज्योती

No. 223]

[7-10-1772

सलास सबैन

९ रजब

बनेश्वरच्या देवळाच्या खर्चाकडे ४६१ रु. मंजूर केले असेत.

[8-10-1772

१० रजब

सुरापूरचे पामनाईक व पीडनाईक याजकडून खंडणी ८९००१

[9-10-1772

११ रजब

पाहुण्यानिमित रसानगी खर्च :

४२-८-० जिऊबाई गोडबोले, पार्वतीबाईची मावशी

[10-10-1772

१२ रजब

कापड ३८-१०-०, गोपिकाबाई, सगुणाबाईची भावजय

[2-9-1772

४ जमादिलाखर

पुण्यांत खाटकाने गाय मारली. कोतवालीकडील कारकून बालाजी दत्तात्रय यानी लांच खाऊन ती गोष्ट दाबण्याचा प्रयत्न केला. ते बैलाचे मांस असून
2533

तळेगांवाहून आणले असें भासविण्याचा प्रयत्न केला पण त्याचा गुन्हा उघडकीस आला. तेव्हा त्यास दंड करण्यांत आला. जातिबहिष्कृत करून काशीयात्रेचे प्रायश्चित सांगण्यांत आले.

[14-9-1772]

१६ जमादिलाखर

विठोजी बिबवा यासी पत्र, गंगापुरी येथील इमारतीच्या कामाचे हिशोब तपासल्याबद्दल.

[19-9-1772]

२१ जमादिलाखर

प्रीतिसिंग बुंदेले मरण पावले. त्याच्या मुलास २१००० ची सूट देण्यात यावी म्हणून बाळाजी गोविंद यासी पत्र.

पेशव्याचे संगमनेर येथील बाग :

खास बाग

बारात्र बाग

रुस्तुम बाग

No. 224]

[24-9-1772]

२६ जमादिलाखर

रामचंद्र सिवाजी कामावीसदार तालुके सोलापूर यासी पत्र. कलपा काटकर तुलजापूर येथे जत्रेकरितां गेला. परत येताना त्याच्या बरोबरीच्या लोकाना चोरानी लुटले आणि १२००० रु. चा माल लांबविला. चोरांची टोळी मौजे मसले येथील असावी असा त्याचवेळीं कांहीं जणाना संशय आला. कांहीं दिवसांनी त्या टोळीपैकीं एक जण पकडला गेला. यावरून कामावीसदार यासी हुकूम देण्यात आला कीं गुन्ह्याची चौकशी व्हावी व मसले येथील लोकांना योग्य शिक्षा देण्यांत यावी.

[26-9-1772]

२८ जमादिलाखर

बालाराम मणिराम याने ब्राह्मण स्त्रीवर बदनजर ठेविली यास्तव त्यास १००० रु. दंड करण्यात आला. दंड वसूल करण्याकरतां त्याचें घरदार विकून मालमत्ता जप्त केली.

देणे नवाब निजामअलीखान यास विया राजश्री रावसाहेब छ १७ रोज उदेसिंग खिजमतगार याजबरोबर पाठविले घड्याल थोरले रागमालिकेचे बाा स्वारी विसाजी कृष्ण प्रांत कर्नाटक पैकी फुलचरी बाा फिर्गीणी सामान सुधा किमत रु ५०००.

हैदराशी तह झाल्यावर सरदारखान व मीर रेजा यासी मुक्त करण्यांत आलें. परत जातांना त्यासी मोलवान वस्त्रें देण्यांत आलीं.

No. 225]

[3-12-1772

नारायणराव पेशवे.

७ रमजान सलास सबैन

नवलसिंग जाट याजकडील बातमी पुरविण्याकरिता भगवंत गोविंद यास नेमले असे.

शेवकराम झाबेताखानाकडील बातमीकरता.

[6-12-1772

१० रमजान

सातान्याहून छत्रपतीनी पेशव्यास नजर केलेली हत्यांर दागिने वगैरे :

ढाल

तलवार म्यानासहित

तेगा

जवाहीर ५०

पाच ४

जवाहीर १६

पेटी

खुरास

रत्नखचित तलवार

कमरपट्टे २

खर्च पोतापैकी

दिमत हुजर राज्यास नजर व धनीस

१८१-०-०

श्रीशाहु छत्रपति माहाराज यांच्या सिहांसनाजवळ ठेविले

८१-४-०

[15-12-1772]

१९ रमजान

बालाजी निब्रज याने सरकारात येऊन विदित केले की आपला भाऊ सदासिव मरण पावलेमुळे आपण संकटांत आहो. तरी घरपटी आपणास माफ असावी. यावरून त्यास ६२५ रु. घरपटी माफ करण्यात आली.

[18-12-1772]

२२ रमजान

सदासिवभट नानल वैद्य याच्या औषधाने छत्रपतीस उतार पडला सबब त्यास नसरापूर ताा खेडेबार येथे एक चावर जमीन इनाम.

No. 226]

[20-12-1772]

२४ रमजान

निबगाव वाघा पाा पारनेर हे अंताजी माणकेश्वर याची स्त्री आऊबाई इजला इनाम दिले आहे; तरी तिला उपसर्ग न लागू देणेबाा पत्र कमाविसदारास- छत्रपति माहाराज यासी भेजवानी देण्यात आली त्यासमयीं नाच झाला.

नाचणारींची नावे.	मोहिना पालकर
चंदा नाइकीण वदनकर	मिरा पालकर
पिरा ,, पनालेकर	हिरा पालकर
आछा ,, कोलेकर	अना सातारकर
सदा ,, खेडकर	
जैना ,, ,,	
मैना ,, ,,	
आनंदी सुपेकर	
सगा सुपेकर	
गुलाब पुणेकर	

[21-12-1772]

२५ रमजान

परत जातेसमई पेशव्याने छत्रपतीस केलेली नजर

२५०-०-०	मंदील
६१८-१२-०	चादर बादली
२१२-०-०	झगा बादली
२५०-०-०	किमखाप
६०-०-०	पटका

2536

सवाल सल्लास सत्रैन.

No. 227]

[29-12-1773

४ सवाल

रघूजी आंग्रे यासी पत्र, इंग्रजाचे आरमार विजदुर्गाच्या आसपास घिरव्या घालीत आहे तरी सावध राहणेबद्दल.

[2-1-1773

८ सवाल

टॉमस मॉस्टिन याजकडून नव्या पेशव्यास सन्मानाची वखें.

[13-1-1773

१९ सवाल

रेवदंढ्याहून आलेल्या एका इंग्लिश वैद्यास दरमहा रु १२०

[23-1-1773

२९ सवाल

दाऊदशाह फकीर याजकडून गाय मारण्याबद्दल दंड रु ६०

विष्णूच्या देवळाच्या छताला सोन्याचा मुलामा केला सबब खर्च १४-९-६.

गवत कापणाऱ्या लोकास गवत कापणेबद्दल १००० पेंड्याना २ रु मिळावे.
त्यांच्याकडून फुकट काम घेऊ नये म्हणून पागास सनद.

No. 228]

[26-1-1773

२ जिल्काद

सर्वोत्तम शंकर यासी सनद

बापूभट घारपुरे याने नाशिक येथे श्री हरिहरेश्वराचे देऊळ बांधले. त्याच्या खर्चाकरता पा नाशिक अगर वणदिंडोरी परगण्यातील ४०० हाा चे गाव देण्यात यावे म्हणून सनद.

१

No. 229]

[24-2-1773

२ जिल्हेज

१७७३ मधील कापडपेठेंतील व्यापाऱ्यांची नांवे

१ आबाजी नाईक कांबस

३ बापूजी गोविंद दातार

२ रामचंद्र नाईक परांजपे

४ कृष्णाजी नाईक दातार

2537

- ५ बाबूजी नाईक दातार
 ६ आपाजी हरि जोशी
 ७ नारोबा नाईक नातू
 ८ रंगो महादेव खुमकर
 ९ मल्हार नाईक कान्हेंरे
 १० विठोबा नाईक काले
 ११ श्रीनिवास नाईक तांबेकर
 १२ गोपाल बलाल साने
 १३ बालाजी गोविंद जोसी
 १४ वेंकाजी नाईक तरलेकर
 १५ कासीनाथ नाईक अनगळ
 १६ चिमाजी नाईक कोले
 १७ बालपा नाईक पुराणिक
 १८ आपाजी नाईक सांडू
 १९ जगन्नाथ गंगाधर गोळे
 २० नारोबा नाईक घुगरी
 २१ बालाजी नाईक साखरे
 २२ रामाजी हरि भिडे
 २३ बनपा ना अनगळ
 २४ कृष्णाजी ना कडु
 २५ केसोबा ना सोहोनी
 २६ रामनाथ ना घुगरी
 २७ भिकाजी गोविंद गोडबोले
 २८ कृष्णाजी भैरव थते
 २९ केसोबा नाईक कागदी
 ३० सिधोबा नाईक बेहरे
 ३१ छबिलदास बन्हाणपूर
 ३२ माधवदास गोडीदास
 ३३ केशवभट कर्वे
 ३४ नारोबा नाईक ओक
 ३५ त्रिंबकराव दिक्षित
 ३६ धोंडो कासी कुंटे
 ३७ बहिरवभट थते
 ३८ रंगो नारायण करकरे
 ३९ शामजी गोविंद तांबेकर
 ४० रामजी बापूजी साठे
 ४१ त्रिंबक रामजी अनगळ
 ४२ वेंकाजी माणकेश्वर
 ४३ नारोबा नाईक कावले
 ४४ पाडुरंग नाईक नवरे
 ४५ हरबाजी ना वानवळे
 ४६ केसोबा ना करमरकर
 ४७ लक्ष्मण ना चाबूकस्वार
 ४८ पांडोजी लकडे
 ४९ कासीनाथ ना थोरात
 ५० मार्तड ना तासके
 ५१ आबाजी ना तासके
 ५२ रामजी ना दातार
 ५३ महादोबा ना मेढे
 ५४ कृष्णाजी वेंकाजी तांबेकर
 ५५ वेंकाजी ना बेहरे
 ५६ कृष्णाजी ना भावे
 ५७ त्रिंबक ना मालपूरकर
 ५८ निंबाजी ना दसपुत्रे
 ५९ दिनानाथ ना महाजन
 ६० वाघोजी बागडे
 ६१ सिवराम ना भिडे
 ६२ आपाजी शंकर भिडे
 ६३ नारो भैरव मेहेंदळे
 ६४ गंगाधर ना वानवळे
 ६५ रामाजी ना कानडे

६६ बाबूदेव पैठणकर
६७ महादजी जिवाजी परांजपे
६८ गोपाळ नाईक कानडे

६९ सखाराम नाा मिडे
७० संभू नाा पारगावकर
७१ केसोबा नाा सोराटी

No. 230]

[27-2-1773

९ जिल्हेज

उत्तर हिंदुस्थानातून मराठ्यांचा विजय होऊन पादशाहाशी तह झाला हे वर्तमान आणण्याबद्दल जासुदास ५० रु. बक्षीस.

मोतीगज व मनोहर, हे पेशव्याचे दोन हत्ती आजारी असताना जेजुरीच्या श्रीमार्तंडास नवस करण्यात आला. ते हत्ती बरे झाल्यानंतर श्रीस ४०० रु. भंडारा व मेवामिठाई वाटण्यात आली.

[4-3-1773

१० जिल्हेज

हातगडचा किलेदार खोजे दायम यासी मौजे कलवण बुा पाा वोतूर प्राा बागलाण हा गाव इनाम देण्यात आला. त्याला औरस संतती नव्हती. त्याचे मृत्यूनंतर त्याचा लेकवळा जो होता त्याने आपल्या नावे गावची सनद करून घेतली. किलेदाराच्या विधवेने ही गोष्ट सरकारच्या नजरेंस आणून दिली तेव्हां पूर्वीची सनद रद्द करण्यात येऊन त्याच्या विधवा बायकोस सालिना १००० रु. वर्षासन देण्याचे ठरले.

[5-3-1773

११ जिल्हेज

सासवडच्या शिंप्यापैकी गंगाजी सर्वब्धे याने लग्नामध्ये जातिबाह्य वर्तन केले. पुणे येथील शिंप्याच्या जातीने त्याच्याबरोबर जेवण केले. हे सासवडच्या शिंप्याना पसंत न पडून त्यानी ही गोष्ट जातपंचापुढे मांडली. पंचानी पुण्याच्या शिंप्याना १५००० रु दंड ठरविला आणि सासवड्याच्या शिंप्यानी सरकारांत १०००० रु. भरणा करावा असे ठरले.

No. 231]

[6-3-1773

१२ जिल्हेज

कृष्णराव बळवंतराव यास त्रिंबकराव विश्वनाथ याजकडे कर्नाटकांत रवाना केले. वाटेत खर्चाकरिता त्याने हरपनहल्लीच्या सोमनाइकाकडून २५००० रु. घेतले. तेवढ्या रकमेची सोमशेखर नाइकास सूट.

[8-3-1773]

१४ जिल्हेज

धारवाडच्या कमाविसदाराने हिशोब तपासण्याकरिता ४ कारकून रवाना केले.

[9-3-1773]

१५ जिल्हेज

अम्बादास जिवाजी याला राहुरी पाा संगमनेर येथे दिवाण नेमण्यात आले. संगमनेरच्या कमाविसदाराने त्यास कामावर घेण्याचे नाकारले. अम्बादासने पुण्यास तक्रार केली. तेव्हां त्यास कामावर घेण्यासंबंधी पुण्याहून हुकूम देण्यात आला.

[10-3-1773]

१६ जिल्हेज

मातुश्री गोपिकाबाई इच्या खाजगत खर्चासाठी

१ म्हसुल

२ सुकेणे

३ वडनेर, ही गावे देण्यात आली.

[13-3-1773]

१९ जिल्हेज

बालकृष्ण नारायण नेने याची स्त्री, पार्वतीबाई इची बहीण, ईस रजोदर्शन प्राप्त झाले सबब वस्त्रे कि. २८२-१-२०

प्रचारात असलेल्या तेव्हांच्या कांहीं मोहरांची नांवे.

१ औरंगाबादी

रुजू शाहाजानी गैरसाल

२ नादरशाही

७ हैदराबादी

१२ सुती

३ प्रयाग

८ अजमेर व मथुरा

१३ इटावा.

४ तुगच्या

९ अलजपूर

५ कुन्याच्या

१० भावनगरी

६ मल्हारशाई

११ बासबरेली

ITEM No. 14 : 1795-1796

No. 232]

[19-7-1795]

छ २ मोहरम सीत तिसैन

१८ मेख्न मालिट वकील दिला इंग्रज कलकत्तेकर याणी मुंबईहून वाघ दोन सरकारात पाठविले त्याजबाा खर्च.

¶Mr. Malet presents to the Peshwa two tigers brought from Bombay. The years 1795-96 mark a great transition in Maratha politics and consequently the entries for these years throw new light on many incidents and occurrences in the Peshwa's kingdom.

No. 233]

[29-7-1795

छ १२ मोहरम सीत तिसैन

बक्षीस खर्च देणे पहिलवान याणी वाड्यांत कुस्त्या घेतल्या; सबब सोने वजन तोळे १८६।० नरसोबा पंतोजी ब्राम्हण पहिलवान द्या दौलतराव सिंदे यासकडे १ येकूण किंमत रुपये ३१४।

[31-7-1795

छ १४ मोहरम

प्रहणाचे पूर्वी वेधात त्रितीय प्रहरी दिवसास उपहार केला सा तज्जनित दोषनिरशनार्थ प्राजयापत्य प्रत्याम्नाय गोनिष्क्रयार्थ दान समस्त कर्षे उपाध्ये यास दिले त्यास तुकडा सान्याचा येक दर तोला रुपये १५। प्रो.

[11-8-1795

छ २५ मोहरम सीत तिसैन

देणे मेस्त्र डंकीण जनराल श्रीकासी दिमत इंग्रज कलकत्तेकर यांस सरकारांतून वस्त्रे पाठविली; त्याजबरोबर बालाजी जनार्दन फडणीस याणी रुबरू पाहून जगंनाथ हरि कारकून नाा कासी बल्लाल यासमागमे सिरपेच पाठविला; तसलमात खुद किंमत रुपये २९०।।

No. 234]

[5-9-1795

छ २० सफर सीत तिसैन

दफाते बाळाबाई शितोळे, माहादजी शिंदे यांची कन्या इजसाठी साडी-चोळीबद्दल पो मजकुरपैकी येक गांव कमाल आकाराचा रुपये १००० चा करार करून हे सनद सादर केली असे म्हणोन लक्ष्मण हरि कादार पो बोदवड प्रांत खानदेश यांचे नावे सनद १

दौलतराव शिंदे याणी हुजूर विनंती केली की आपले तीर्थरूप कैलास-वासी माहादजी शिंदे याचे छत्रीचे खर्चास येक गांव नेमून देविला पाहिजे म्हणोन त्याजवरून मौजे उरली ताा साडस प्राा पुणे २०५० रुपये कमाल वेरजेचा मारनिलेकडे छत्रीचे खर्चास करार करून देऊन हे सनद तुम्हास सादर केली असे म्हणोन रामचंद्र नारायण यांचे नावे सनद १.

छ २२ सफर

जामदारखाना

२३०० खांसा परशराम रामचंद्र यांस नवाब निजामअल्लीखान याचे लढाईत जखम लागली व मारनिलेस सरकारांतून चौघडा दिलहा सबब वस्त्रे खाजगी राजश्री रावपैकीं. सनगे येकूण आंख

१८० तिवट १

१२६० दुपटा १

१६० झगा धुवट १

७०० तुंबा किमखापी १

२३००

१५१ विसाजी नारायण वाडदेकर यास जखमेची वस्त्रे सनगे आंख

४९ तिवट १

१०२ सेला जाफुरखानी

१५१

२४५१

No. 235]

[9-9-1795]

छ २४ सफर

रत्नशाळा देणे पटवर्धन मंडळी याजकडील लढाईत जखमी झाले त्यांस राजश्री राव याणी दागिने दिल्ले किंमत रुपये २४००

१ रामचंद्र परशराम यांस सन आर्बा तिसेनात कोल्हापूरचे लढाईत जखम लागली होती साठीं बहुमान कंठी मोत्याची किंमत रुपये २०००

१ खासा चिंतामणराव पांडुरंग यांस कंठी रुपये २०००

१ गंगाधरराव गोविंद याचे पुत्र घरास गेले साठी त्याचे सिरपेच परशराम रामचंद्र याजवळ दिल्ले किंमत रुपये ४००

१ नारायणराव गंगाधर यांस सिरपेच.

No. 236]

- १ माधवराव गंगाधर यांस सिरपेच.
 १ श्रीपतराव मोरेश्वर यांस सिरपेच.
 १ रघुनाथराव निळकंठ कुरुंदवाडकर घरास गेले साठीं सिरपेच किंमत रुपये १००० परशराम रामचंद्र याजवळ दिलहा.
 १ हरि परशराम यांस सिरपेच १
 १ माहादाजी परशराम यांस सिरपेच १
 १ गणपत परशराम यांस सिरपेच १

No. 237]

[13-9-1795

छ २८ सफर
 किरकोळ

- १२० अब्दुल रहिम वाा शेख अहमद औरंगाबादकर घड्याळाचा कारागीर यांस रोजमुरे येकमाही रसानगी याद. रुपये ६० छ १ मोहरमचा,
 ६० छ १ सफरचा;
 ४५ शेखअल्ली शस्त्रवैद्य दिमत हुजरात यांस रोजमुरा दुमाही छ १ सफरचा राा याद रुपये

No. 238]

[21-9-1795

छ ७ रबिलावल
 किरकोळ

- १२ धर्मादाय विद्यमान राजश्री राव : ज्वर येत होता साठीं बारा दिवस स्नान संध्या अंतरली. तज्जनित दोषनिरसनार्थ द्वादश सहस्र गायत्रीजप करावयास भास्करभट टुल्लु त्रिंबककर लाविले होते त्यास दर हजारी दक्षणा रुपये १ प्रमाणें.

No. 239]

[10-10-1795

छ २६ रबिलावल

- देणे रामसिंग बोस सिलेदार यांस साल गुदस्ता निजामअल्लीखान याचे लढाईत जखमा लागल्या साा बक्षीस, विद्यमान राजश्री राव; सदरेस रुबरू पाहून दिले; कडे सोन्याचे सोने बाबद तसलमात रुपये ३००.

No. 240]

[18-10-1795

सीत तिसैन

छ ४ रबिलाखर मानाजी आंगरे वजारतमाब

सरखेल यांस राघोजी आंगरे मृत्यु पावले सबब सरखेलीची वस्त्रे पेशजी-
प्रो वीा राजश्री राव रुबरू पाहून बापूजी बावाजी अभ्यंकर यांजबरोबर
पाठविले

७८ तिवट १

३१० दुपटा १

३९॥॥० महमुदी १

१२० किमखाप ॥०

५४७॥॥०

३॥०

३०९॥० कानोजी आंगरे यांस

No. 241]

[18-10-1795

छ ४ रबिलाखर

दफाते

तालुके झांसी येथील मांमलत रघुनाथ हरि याचे नांवे होती त्यांस ते मृत्यु
पावले साठीं त्यांचे बंधु सिवराव हरि यांचे नांवे सांगितली येविसी
चिटणसी पत्रे

४ तुकोजी होळकर; दौलतराव शिंदे;

अलीबहादर; बाळाजी गोविंद;

७ संस्थानिक वगैरे यांस.

१ छत्रजित राजे संस्थान दतिया;

१ विक्रमाजित राजे सांा वोडसे.

१ रामसिंग राजे सांा नरवर.

१ रामचंद्र राजे सांा चंदेरी.

१ रंजितसींग राजधर गुजर सिमथरकर.

१ माहाराज देव आहाखले.

१ अष्टभयानीस.

No. 242]

[20-10-1795

छ ६ रबिलाखर

जमा

१४१२० का खंडणी सां गदवाल निा राजे राम भूपाल याजकडे झा सन इसने तिसेन ता सन आर्बी तिसेन तीन साला खंडणीचा ऐवज सरकारांत घ्यावयाचा करार केला आहे त्यापैकी भरणा गुा शेषगीरराव मेलगिरी वकील सां मजकुर.

No. 243]

[1-12-1795

छ १८ जमादिलावल

१२५ हैबतराव धायगुडे सिलेदार पागा दिा जगंनाथ रघुनाथ यास छ १९ साबान सालगुा नवाबाचे लढाईत उजवे हाताचे दंडास तरवारीची जखम लागली ती बरी जाली नाही सा चवथ्याने खर्चास रसानगी यादी.

No. 244]

[4-12-1795

छ २१ जमादिलावल सीत तिसैन

जामदारखाना

कमावीस भेट बाबद प्रसाद श्रीव्यंकटेश वास्तव्य गिरी यास पेशजी हरि बल्लाल फडके याणी पटणचे स्वारीत नवस केला होता तो हरिभक्ती याचे मार्फतीने पाठविला सबब देवाचा प्रसाद आला तो गुा परशराम दामोदर दिम्मत चिंतामण हरि, चिरा जरी १ येकूण.

No. 245]

[10-2-1796

छ ३० रजब सीत तिसैन

१८९७९४ पर्वतीस रमण्यांत दक्षणा ब्राम्हणांस दिल्ली पैा वजा रामाजी भदे शागीर्द निा गोविंदराव निलकंठ याणे दक्षणा आपले वलखीवर सिपारस करऊन अकरा रुपये घेऊन रमण्यांत जात होता त्यास परीक्षा न घेता अकरा रुपये दिल्ले म्हणून सरकारचे खिजमतगारांनीं धरून आणिले. त्याची चौकसी करिता विद्वान नाहीं, सबब दक्षणा माघारी घेतली ते आ १ रु. ११.

2545

No. 246]

[23-2-1796

छ १३ माहे साबान सीत तिसैन (खर्च)

नवरात्र खर्च वाब्यांत गोंधल जाहाला; सबब गोंधळी वगैरे
यांस साल गुाप्रमाणे साल मजकुरी रसानगी याद
चिठी छ १४ जाखर कापड आंख

५० गोंधळी यांस

३८।।। काकडे वातीस सेला साधा धुवट उतारी
सनग ॥

१६ श्रीदेवीस लुगडे व खण मिलोन

१३। मथी माळीन इजकडून फुलाच्या माळा
घेतल्या सबब.८।।। जोगीणी उदगार घालितात त्यास आा ५
येकूण आंख

[24-2-1796

छ १४ साबान

विठू पारनेरकर गवई यांस मोईन साल गुदस्ताप्रमाणे साल मजकुरी
रसानगी यादी चिठी छ ६ साबान कापड आंख १२५

[25-2-1796

छ १५ साबान

६४ सोमाजी वाघ याचे भाऊ खेत्रोजी वाघ नवाब निजामअलीखान
याचे लढाईत सालगुदस्ता सरकारकामास आले सा खेत्रोजी
वाघ यांस रोजमुरा आठवड्यास पावत होता त्याप्रमाणे छ १
सवाल पासून याचे नात्रे करार करून देविला तो.

No. 247]

[5-3-1796

छ २४ साबान सीत तिसैन

श्रीगणपति उत्साह खर्च कलवातिणी वगैरे यांस बिदाईखेरीज
बक्षीस दुपटे दिल्ले.

वेंकट नरसी कर्नाटकी

धर्मी पारी

गंगा पखवाजी

भिकोबा गवई वाईकर सनगे यो
 आंख लुगडी
 ३७ १४॥, १६॥.

No. 248]

[10-3-1796

छ २९ साबान सीत तिसैन
 रत्नशाळा

इजाफत जमा खासगी कैलासवासी रावसाहेब याचे खासगीकडे दागिने होते त्यापैकी हाली कारखाने मजकुरी आणून विसाजी लक्ष्मण आपटे कारकून सिलेदार याणी जमा धरावयास सांगितले.

३ हातघड्याले खासगीकडून येवज देऊन परभारी घेतली होती ते किंमत रुपये २७७७।

१ प्राा गुा बाळाजी आबाजी नेने हातघड्याल तीन काढ्याचे साखली च्यार पदरी शेवटास घंटा १ व अतरदाणीचे घर येक व किली तांबे विलाइती किंमत ६३९.

१ प्राा गुा अबदुल रहिमान घड्यालची हातघड्याल कीटचे किंमत रुपये १६९१॥.

१ डबी बाा (कट!) द्दिा इंग्रज कलकत्तेकर कर्नाटकचे स्वारीतून पाठविली ते बदामी विलाइती वर रंग निला दोरवे वजा छडी आत लहरी आहेत; झाकणाचे माथा चित्रे फिर्गाणी दोन आहेत. आत साधी घाट तांबे साो झाकणे किंमत रुपये १९०

No. 249]

१ पटी पितलेची वर नली काचेची मध्ये बसविली आहे. आत पारा प्रकृती पाहावयाची बाा इंग्रज पो किंमत रु. १४

१ दुर्बी नली लाहान बाा बच्याजी रघुनाथ मेहेदले पो घर हिर्वे चर्मी कांडी दोन पांढरी रुप्यासारखी आहेत व येक कांडे रोगणाचे हिर्वे गवसणी गजनीची रूपये १००

No. 250]

[11-3-1796

छ १ रमजान

दिा सिकारखाना याजकडे पक्षीं यास चारावयासी ताा इमाम वाा नजरमहंमद मीरसिकारी वजन तोळे

०१ बंगाली मैनास कस्तुरी उंच

२।।।१ बाजजुरे यांसी

•॥ लवंगा

•१ बेलदोडे

•१ पत्री

•॥२ जाइफळ

•१ केशर

•१ कस्तुरी उंच

•१ मुा इसंगी

No. 251]

[14-4-1796

तेरिख ७ चैत्र शके १७१८

बाा देणे गाइकवाड पाा लक्ष्मण बह्लाळ सिलेदार यांनी साल गुा सन खमस तिसेनांत नवाब निजामअल्लीखां बहादर यांचे लढाईत कामकाज केले; सबब बक्षीस ३८००.

[18-4-1796

छ ९ सवाल

कृष्णराव पाटणकर सिलेदार याची घोडी सन सबा समानीनात टिपूचे छाप्यात गोळा लागून पडली. तिची किमत ७५० रु. पैकी ४५० रु. परगणे बलसाड वगैरे माहाल निा आनंदराव भिकाजी याजकडोन देविली.

[19-4-1796

छ १० सवाल

गोपाळराव धोंडदेव नलेगांवकर सिलेदार यांस सन इसने तिसेनात स्वारी श्रीरंगपट्टण विा हरि बह्लाळ याजबरोबर होते. त्यांस रोजमुरे दिले. बाकी देणे मानिले मागाहून पथक घेवून येत होते; त्यास मार्गी बलवंत सुबराव धर्मवर वगैरे

प्रांती सरकार कामास होते त्यांनी राहाहून घेतले. पुढे मदगिरी नजीक टिपूचा छापा पडला. लोक जखमी झाले. घोडी पाडाव गेली. जखमी वगैरे लोक लष्करांत आले त्यांची गणती वगैरे घेऊन रोजमुरे दिले.

बळवंतराव बापूजी यास जखमा भारी याजकरिता निरोप घेऊन घरीं गेले बदल २०० रु.

No. 252]

[23-5-1796

छ १९ जिल्काद

१७४०॥= श्रीमंत माहाराज राजश्री छत्रपति स्वामी याजकडे सातारियास राजश्री चिमणाजी माधवराव यास पेशवाईचे पदाची वख्त्रे आणावयास त्रिंबकराव अमृतेश्वर पेठ्ये पाठविले होते त्यास तेथे खर्च जाहाला तो गुा सिदोजी कांठ्या खिजमतगार.

९४०॥= नजर करावयास

१०८४= माहाराज यांस

१०८४= मातोश्री आईसो यांस

१०८४= राजश्री प्रतापराव पुत्र यांस

१०८४= वाडा पहिला

१०८४= वाडा दुसरा

१२०० इनाम माहाराज यांज-

कडील शागीर्दिपेशा

वगैरे यांस नख्त.

No. 253]

[23-5-1796

छ १९ जिल्काद

राजश्री चिमणाजी माधवराव यांस पेशवाईची वख्त्रे सातारियाहून आणली; सबब दिला हुजारत सनग येकून आंख.

श्रीमंत माहाराज राजश्री छत्रपती यांजकडील मंडळी.

३३४ निळकंठ बाबूराव मजमदार यांस सनगे

2549

- ४१७ कृष्णराव अनंत भानु कारभारी यांस
 ४०१॥ बाबूराव कृष्ण किले सातारा यांस.
 २२३॥ रामचंद्र हैबतराव पंडितराव यांस.
 २२४ रणसिंग मोहिते रामराजे यांचे मेहुणे यांस.
 २२३ खंडेराव सिंदे अहिल्याबाईचे पुत्र यांस.
 १९० मोरो खंडेराव बक्षी यांस.
 २८८ चत्रसिंग भोसले यांस.
 १६० त्रिंबकराव गोपाळ सुमंताचे मुतालीक यांस.
 १४९॥ राघोजी मोहिते यांस.

Vo. 254]

[26-5-1796

छ १८ जिलकाद सीत तिसैन
 रत्नशालेपैकी.

देणे दिंमत दौलतराव सिंदे यास बहुमान विद्यमान राजश्री आपासाहेब
 सदरेस रुब्रू पाहून दिल्ले किंमत रु. १०८०६ जडाव दागिने २
 खासा दौलतराव यांस किंमत रु. ७५७५.

Vo. 255]

[26-5-1796

छ १८ जिलकाद (खर्च)

- १ सिरपेच घाट साधा बाा चिंतामण हरी फडके
 १ कंठी मोत्याची बाबद तुकोजी होळकर.
 १ सदाशिव मल्हार दिवाण यांस सिरपेच घाट साधा.
 १ बाळाजी अनंत पागनीस यांस कंठी मोत्याची.
 १ धोंडो रामचंद्र यांस सिरपेच
 १ नारायणराव जिवाजी बक्षी यांस सिरपेच.
 १ सदाशिव बापूजी फडणीस यांस सिरपेच.

No. 256]

[3-6-1796

छ २६ जिलकाद सीत तिसैन

धर्मादाव खर्च बाब्थांत विद्युत्पातनिरशनार्थ लक्ष होमात्मक शांतीस सामान बाा
 १ तोला केशर
 २ ,, कापूर

[3-6-1796]

छ २६ जिलकाद सीत तिसैन

२०७० ता लाला चिमणलाल कारकून सिलेदार यास शोर जनरल याजकडे कालकत्यास सन आर्बा तिसेनांत हती व घोडे व पोशाख देऊन सरकारांतून पाठविले.

No. 257]

[3-6-1796]

छ २६ जिलकाद सीत तिसैन

परदरबार खर्च दिमत नबाब टिपू सुलतान बाहादर याजकडे सालगुा राघो शंकर कारकून निा फरासखाना यांजबराबर सरकारांतून आहेर पाठविला ते समई सनगे खर्च जाहाली ती.

२०२ व्यंकटराम जोशी यांस.

२९८॥०. अहमदखान पुढे हस्तबलीस आले ते समयी.

ITEM No. 15 : 1805-1811

No. 258]

[1805-1811

[दु. बाजीराव पेशव्यानीं स्वहस्तें लिहून ठेवलेल्या खाजगी जमाखर्चाच्या रुमालांतील कांहीं उतारे]

खमस मयातेन मोहरम

१९१ येका इंग्रजास मेजवानीबाा खर्च

[24-4-1805

१९९७ हा इंगरज सिदनम वकील यास मेजवानी केली

छ २३ मोहोरम

खमस मयातेन साबान

[23-11-1804

छ १९ साबान

२६० इंग्रज व नबाब याकडील ग्रहस्त आले त्यास मेजवानी २६०

[January 1805

खमस मयातेन सवाल

१२२९ कर्णेल वालीस लस्करातून आले साा त्यास मेजवानी केली त्याबाा

खमस मयातेन जमादिलाखर

१२७६ कर्णेल कलोष त्यास मेजवानी केली ते वेळी
सनगे खर्च जाला

¶The period covered by these entries 1805-1811 is the beginning of British supremacy in India and how gradually Bajirao II began to realise his new position as a subordinate prince can be fairly gathered from these entries.

No. 259]

[7-11-1805

सीत मयातेन माहे साबान

९०० बालाजीपंत सतार वाजवितात त्यास दिल्ले छ १४ साबान

[23-11-1805

सीत मयातेन रमजान

७०० हेमंत नाटकशाला तीर्थरूपाची तिला रोजमरापो ७०० रु. दिल्ले
छ १ रमजान

[27-12-1805

सीत मयातेन माहे सवाल

९९२ इंग्रजास मेजवानी केली साा सनगे खर्च छ ९ सवाल

[27-5-1806

सीत मयातेन रबिलौवल

८०० रमणा पर्वतीचा नीट करण्याबद्दल केसोपंत करंदीकर याचे हवाली
केले छ ८ रोवल

No. 260]

[13-6-1806

सबा मयातेन माहे रबिलावल

१६४१९ आमचे चौथे लग्न जाहाले सबब रमण्यात सिध्याबद्दल चितोपंत
देशमुख याचे गुजारतीने चार दिवस सिधेखर्च केला छ २९
रबिलावल

२९७४४ वरील कारणाकरता रमण्यात दक्षणा वाटली छ २९ रालोवल.

४८०० कापड, वरील कारणाकरतां

६०० सासन्याकडील उपाध्यास दिले छ २६ रौवल

[17-6-1806

३००० नारायणराव गोपाल फाटक, नवे सासरे यास दिले छ २९ रोवल

2552

[18-6-1806]

सबा मयातेन माहे रबिलाखर

१४ इंग्रजास मेजवानी जाहली, सबब खिचडी बाा खर्च छ १ राखर
सबा मयातेन माहे जमादिलौवल

[18-7-1806]

१०० माहुलीस स्वारी आली साा वाटले छ १ जमादिलावल

[1-9-1806]

सबा मयातेन माहे जमादिलाखर

२९ वाईस जुलूमबागेत गेलो तेथे मालियास २९ रु. दिले छ १७
जमादिलाखर.

[13-9-1806]

२९००० श्रावणमासानिमित्य रमण्यात व वाड्यात दक्षणा २९ जमादिलाखर.

No. 261]

सबा मयातेन माहे साबान

हाली सिका रुपये मोडून चांदवड केले, तेव्हा दर शेकडा ८ रुपये
प्रमाणे बढा द्यावा लागला.

[14-10-1806]

९९०० शुक्रवारचे वाड्यासमोर जागा घरे आम्ही पूर्वी खरेदी केल्याच आहेत.
त्या मोडून सगुणी कलवंतिणीचे घरचे दक्षणेस व चंद्रीचे घरचे
दक्षणेस व तालिमखाना नवा शुक्रवारचे वाड्यापुढे रस्ता मधी
टाकून बांधिला आहे ; त्याचे मुकाबिल्यास पूर्वपश्चम लांबीचा रस्ता
मधी सोडून आम्ही घर बांधून त्यात कलवंतिणी बिन्हाडकरासारख्या
ठेविल्या आहेत ; त्या आमचे घरास साडेनऊ हजार रुपये लागले
असत. लौकिकात ते घर कलवंतिणीचे म्हणवितो परंतु ते घर
आमचे. कलवंतिणीचे नाही. छ १ साबान

८९०९ सदासिव माणकेश्वर नाना फडणीस यांचे घरी बिन्हाडी राहिले साा
त्यास नवी भांडी, फरासखाना वगैरे सामान खरेदी करून दिली.

३६०० मोर दिक्षित मराठे व सौ सगुणाबाई दीक्षित याजकडील खर्चाचे
१ वर्षाचे बेगमीस

४९० श्रीव्यंकटेशाचे उत्सवाचे ललिताचे रात्री रामचंद्र गोसावी याज-
कडून ललित करविले, सबब पोसाक सनगे

[9-11-1806]

११ नाशुक खर्च जाहाला गुा त्रिंबकजी छ २७ साबान

सत्रा मयातेन माहे रमजान

४६० भाऊविजेस घरातून वरील किमतीत सनगे खर्च केली त्याचे नावनिसीचा तपसील

१ पांडुरगराव बारामतीकर

१ दादा रास्ते

१ तात्या रास्ते

१ राघोपंत भागवत

१ मोरोत्रा भागवत

[23-11-1806

१०० सदासिव माणकेश्वर यांचे गुरू नारायणबाबा याचे घरी जाऊन खर्च केले छ १२ रमजान.

[30-11-1806

२०० मोरोपंत कवी बारामतीकर यांचे पुत्रास दिले छ १९ रमजान.

[12-11-1806

१०७९ महीचे लढाईत तीर्थरूपाचे दंडावर घालावयाचे हिऱ्याचे कमळ हरवले ते सापडले साा येक हजार पंच्याहातर रुपये भवानगीर गोसावियास कराराप्रो कमळ आम्हास सापडून आले म्हणोन दिले गुा आन्याबा राहातेकर छ १ रमजान.

[10-12-1806

३०० आमचे लग्नात जेष्ठ मासी अत्तर गुलाब खर्च जाहाला छ २९ रमजान.

सत्रा मयातेन व अलफ माहे जिलकाद

२१०० चंदन व वंदन येथील बंडापासोन रक्षणार्थ माहे गुा ३०० लोक गुजारत त्रिबकजी डेंगळे ठेवले आहेत त्यास माहे मजकूरचा रोजमरा छ १ जिलकाद

[11-1-1807

२००० इंम्रजाकडील वैद्याकडून घरांत श्रीदेवी काहाडविल्या त्या यथास्थित कृपा करोन आरोग्य जाहाल्या सबब त्या वैद्यास दिले छ १ जिलकाद.

[11-1-1807

३८४ दोन इंम्रजास भेजवानी बाा सनगे छ १ जिलकाद

[21-1-1807

२००० श्रीकचेश्वरास धर्मशालेचे कामाकरितां कोंडोबा नानाचे पुत्र भाऊ गाडगील याजकडे कोपरगावचे मुकामी बालोबा निा विचूरकर यांचे विद्यमाने पाठविले छ ११ जिलकाद.

[27-1-1807

१०९० हिरी कलवंतिणीस वरील किमतीत सनगे दिल्ली छ १७ जिलकाद.

[29-1-1807

४१० कोथरूडचे बागेतला आरसेमहाल जाया जाला तो उतम तयार करावयाबाा छ १९ जिलकाद

[29-1-1807

८६९ कोथरूडचे बागेतील जळमंदीर दुरुस्त करावयाबाा छ १९ जिलकाद

३७९ कोथरूडचे बागेत महालापुढे चालतां तावदानी बंगला आहे तो दुरुस्त करावा याबद्दल छ १९ जिलकाद

६९९ कोथरूड बागेतील चौसोपी तयार करावयाबद्दल छ १९ जिलकाद

No. 264]

[27-1-1807

९००० जिऊबाई भानू यास दरसाल १२००० रुपये खर्चास द्यावयाची नेमणूक आहे. ते छ १७ जमादिलाखरपावेतो पोहोचाऊन फडशा जाहाला त्या तेरखेपावेतो बाकी राहिली नाही. छ १८ जमादिलाखरापासोन तागाईत छ १७ जिलकाद पाच महिने पावेतो दरमाहा १००० रुपये प्रो ९००० रु. नेमणूक पो दिले. छ १७ जिलकाद

[8-2-1807

१२९ चितोपत देशमुख याचे थोरले स्त्रीस नाहाण आले सबब आहेर केला छ २९ जिलकाद.

[16-2-1807

१६३२ तीर्थरूप गंगाभागीरथी मातुश्री अन्नपूर्णाबाई आजी ओक हिला दिले छ ७ जिल्हेज.

[20-2-1807

४००० सदासिव माणकेश्वर तुलजापूर व कोल्हापूरच्या यात्रेस गेले त्याना दिले छ ११ जिल्हेज.

[14-4-1807

१०००० खुसरसेट मोधी यास बक्षीस दिले छ ९ सफर

[14-4-1807

१००० बालाजी मल्हार बापट यास बक्षीस छ ९ सफर

No. 265]

[2-5-1807

सबा मयातेन माहे रबिलावल ऊर्फ वैशाख प्रभवसंवत्सर

सबा मयातेन माहे सफर

६९२० मातोश्री आनंदीबाईचा श्राद्धदिवस फाल्गुन वा ११ ते दिवशी खर्च.
छ २३ सफर

[18-5-1807

समान मयातेन रबिलावल ऊर्फ वैशाख

१३० जंग कवी पिंपलसकर यास १३० रुपयाचे किमतीत सोवले
दिले छ ९ रबिलावल

[20-5-1807

३२९ खुसरवांजी मोधी यास शालजोडी दिली.

१०० श्रीमाहाबलेश्वरास कोयनेचा ओघ नीट वाहावयाकरितां आपाभट
याचे हवाली केले छ ११ रबिलावल

[7-6-1807

२०० राघोपंत थथे सिव्हगड किल्यावरून सरकार आज्ञेवरून सनदेप्रो
खाली वो राा नीळकंठ शास्त्री थथे व राा आन्याबा अभ्यंगकर
यांचे जामीनगतीने उतरून वाईस सरकार आज्ञेने गेले त्यास साल
मजकूर सबा मयातेन जिल्हेज माघ मासाचे अवलीपासोन दरसाल
२०० रु. सरकारातून देत जावे असे ठरले त्याप्राा दिले.
छ २९ रबिलावल.

No. 266]

[6-7-1807

समान मयातेन

रबिलाखर ऊर्फ जेष्ठ

९००० सदासिव पेठ कसबे पुणे येथे नाना फडणीस यांचे हौदातून विश्राम
बागेत आमचे वाब्यात नहर चांगला उतमप्रत बांधून पाणी
आणावयाबदल नारोपंत दातार याचे हवाली केले छ २९ राखर

समान मयातेन

रमजान उर्फ कार्तिक

बाजीराव पेशवे या सुमारास कार्तिकस्वामीचे यात्रेस गेले होते. कारण यात्रेचे उद्यापन वगैरे केले आहे त्यासंबंधी खर्च लिहिला आहे.

No. 267]

[1-11-1807

समान मयातेन

सवाल उर्फ मार्गसीर्ष

९६० धोंडो गोविंद गोडबोले याजकडील पलटण नवलगुंदचे मुकामी छ १ सवाली लुटले. त्यामध्ये ३० घोडी थोर व तटे ३० उंटे तीन सापडली ती सरकारात घेऊन त्रिंबकजी डेंगला याचे तास ठेवली. त्यास हजूरपागेचे सिरस्तेप्रमाणे व उष्टरखानाचे सिरस्तेप्रौ माहे मजकूरची नेमणूक येकंदर हवाली केले छ १ सवाल.

[22-11-1807

१००० कृष्णया कर्णवारू यास दिले छ २२ सवाल

[2-1-1808

समान मयातेन जिलकाद उर्फ पौष

४०० त्रिंबकरावमामा ओक मृत्यु पावले साा क्रियेबद्दल देविले छ ३ जिलकाद.

[18-1-1808

४८३ हिराबागेत इंग्रजास मेजवानीचे वेळी वस्त्रे पोषाकाबाा खर्च छ ७ जिलकाद

३१० पौष शुा ९ दुसरे घरातील श्राद्ध जाहाले.

१००० श्रीनिवासराव व गोविंदराव कांठीकर यास दिले छ १९ जिलकाद

१००० तीर्थस्वरूप रमाबाई फडके सासू यास बक्षीस दिले छ १९ जिलकाद.

[8-2-1808

समान मयातेन जिल्हेज उर्फ माघ

३००० बहिरोपंत सहस्रबुध्दे, सासूबाई देवधर यांचे तीर्थरूप, यास बक्षीस दिले छ १० जिल्हेज.

[9-2-1808

१००० सगुणाबाई दिक्षित मराठे यांस बक्षीस दिले छ ११ जिल्हेज.

[9-2-1808

५००० काकू आजी ओक मृत्यु पावली; सबब क्रियेवा छ ११ जिल्हेज
समान मयातेन मोहरम उर्फ फाल्गुन

[24-3-1808

१५ गंधर्व घोडा मेला साा १५ रुपये खर्च जाहाले छ २६ मोहरम.

No. 268]

तिसा मयातेन शके १७३०

जेष्ठ उर्फ रबिलाखर

७००० आबा ढमढरे याचे दुसरे लग्न अंताजीपंत जोसी याचे कन्येबरोबर
जाहाले सबब त्यास दागिन्याबद्दल

२०० पांडोबा गोत्रलेकर शागीर्द यास सातान्यास आम्ही आपले वाड्यात
ठेविला. (त्यास पगार)

[8-6-1808

१०० शाहूमहाराजाचे तक्त राजवाड्याजवळ सातारास शहरात आहे तेथे
नैवेद्य नंदादीपाबद्दल देविले छ १३ रबिलाखर.

१७८ इंग्रजास वस्त्रें दिली छ २३ रबिलाखर.

[24-6-1808

३६०० रुपये किंमतीत तालिमखान्यात लाल माती आणून तयार उतम
करोन घालावयाबद्दल खर्च जाहाले छ २९ राखर.

No. 269]

तिसा मयातेन श्रावण उर्फ जमादिलाखर

१२५००० पोहोची हिऱ्याची बापू चिपळोनकर याजपासून खरेदी केली.

५००० मोत्याची नथ एक खरेदी केली.

४४०० श्रावण मास दक्षणा छ १२ जमादिलाखर

४११२ " " शहरातील दुखणाईत
ब्राह्मणास दिली.

तीर्थस्वरूप सौ यमुनाबाई सासूचे वडील बहिरोपंत सहस्रबुद्धे
(पिंपळवंडीकर?)

२५०० सखारामपंत जोसी सिंदे यांचे लस्कारात बातमीचे कामावर आहेत
त्यांस सालमजकुरीची तैनात.

तिसा मया तेन १७३० शके आषाढ उर्फ जमादिलावल
सौ कासीबाई, त्रिंबकराव मामा ओक याची कन्या

[17-7-1808]

६०० तोफखान्याचे खर्चाबद्दल माहे जमादिलावल व जमादिलाखर
दुमाही बेगमीचे गणपतराव पानसे यांच्या हवाली केले छ २२
जमादिलावल.

No. 270]

[2-9-1808]

शके १७३०

रजव उर्फ भाद्रपद

त्रिंबकजी डेंगळा याचा सातारच्या डौलाचा कारभारी म्हणून
उल्लेख आहे.

२७० शुक्रवारचे वाढ्यात पांचवे मजल्यावर चौकोपन्यावर च्यार बंगले
आहेत. त्यास दोनसे सत्तर रुपयाचे किमतीत खारवी पडदे केले
छ १० रजव.

३१००० कृपानाथ आरगनाथ देव कासीकर याजकडून हिऱ्याची पोहची
खरेदी केली.

९९०० खास बाजीरावाच्या खाशा पंगतीच्या शुक्रवार वाढ्यातील भोजना-
प्रा उतम सिधा तेरा महिन्याचा सातारचे छत्रपतीकरतां त्याचा
मक्ता त्रिंबकजी डेंगळ्याने घेतला सबब त्यास दिले.

No. 271]

[21-10-1808]

शके १७३०

साबान उर्फ अश्विन

१०९६ इंग्रेजास मेजवानी दिली त्याबद्दल कापड वरील किमतीचे.

१२९२ त्रिंबक आत्माराम गवई यास दिले.

२९८ ती. सौ रास्ते सासूबाई यास चोळखण दिले वरील किमतीत
छ ३० साबान.

[2-10-1808]

शके १७३० तिसा मयातेन

रमजान उर्फ कार्तिक

१०००० बलवतराव नागनाथ मृत्यु पावले सबब क्रियेस खर्च करविले गुा
बाबूराव कात्रे.

No. 272]

[20-11-1808

शके १७३० तिसा मयातेन

सवाल उर्फ मार्गसीर्ष

- ३७६ इंग्रजास मेजवानी केली त्याबाा खर्च
३९०० विश्रामबाग वाड्याची वास्तुशांति केली त्याबाा विा गणेशभट
उपाध्ये छ १ सवाल

[20-11-1808

- ९०००० पांडुरग बाबूराव वारामतीकर यांचे जातीस येकसाला बक्षीस
दिल्ले छ १ सवाल
१००९ मार्गसीर्ष शुा ११ स पहिले घरातील श्राद्ध जाहाले सा खर्च -
छ ९ सवाल
२००० नाना फडणिसांच्या सदासिवपेठच्या हौदाच्या नहराचे पाणी
बिघडले सबब दुरुस्ती खर्च. मक्ता घेणार नारोपंत दातार

[10-12-1808

- ४००० विश्रामबागेतील सरकारवाड्याबाहेर नैऋत्य कोणात हौद
करविला त्याबाा खर्च. मक्ता घेणार नारोपंत दातार
छ २१ सवाल

[12-12-1808

- १०००० दाहा हजार रुपये विलासप्रकर्णी खर्च जाहाले छ २३ सवाल

No. 273]

[31-12-1808

शके १७३० पौष उर्फ जिलकाद

- ९०० श्रीमंत माधवरावसाहेब व सौ रमाबाईसाहेब कैलासवासी जाहाली
त्याच्या अस्ती कासीस पाठवावयाकरिता शुध्यर्थ खर्च जाहाले
छ १३ जिलकाद

[6-1-1809

- ८०००० अमरचंद सावकार याजपासोन रामचंद्र गोसावी पैठणकर याचे
गुजारतीने ऐशी हजार रुपयाचे किमतीचा १ मोत्यांचा कंठा
सातपदरी सरकारात खरेदी घेतला छ १९ जिलकाद

[8-1-1809

- १०० सखुबाई उगले धोंडभट भागवत यांची कन्या ईस दिले
छ २१ जिलकाद

तिसा मयातेन शके १७३० विभवनाम
जिलकाद ऊर्फ पौष
खर्चाचे बंद

३०००० णियाजे झुहित झखख टीना झटे ताडिनी
धगाथायिणीजे कायं झाळे घीनवेन ठटभ
ठाजा चिहां कता घाझ धाझा छुन जाटहहे
झभे सीजु हित ठेटि छाष ठाने झे
छ २२ जिलकाद*

पांडुरंगराव बारामतीकर कार्तिकमासी वारले
असा उल्लेख आहे.

[18-1-1809

१६७२० अन्याबा राहतेकराबरोबर कर्नाटकचे स्वारीस
सिबंदी पाठविली त्याबद्दल झा छ ११
जिलकाद माहे मजकूर ताा छ १ जिल्हेज
पेस्तर महिनाची तैनाते बरहुकूम रोजमरा

१४ बलवंतराव नागनाथ मेल्यामुळे त्याचे दोन
खिजमतगार त्यांचे विनंतीवरून सरकारात
नोकर ठेवले त्यांचा पगार.

२००० सातारियास सरकारवाडा आहे त्याची
दागदोजी करावयाबद्दल

१०० त्रिंबकराव मामा ओक यांचे सांवत्सरिक
श्राद्धाबद्दल त्यांच्या मुलास दिले.

[26-12-1808

१८९ पौष शुभा नवमीस दुसरे घरातील श्राद्धा-
निमित्त खर्च जाले छ ८ जिलकाद

फाल्गुन तिसा मया शके १७३०

२१२९ कर्णेल कलोष यास कोपरगावी मेजवानी
केली त्याबाबद

* असे वृत्त जमाखर्च बाजीरावाचे बरेच आहेत. नमुन्याकरितां हा घेतला आहे.

माघ तिसा मयातेन शके १७३०

१०० नारायणरावबावा गोसावी पैठणकर यास
धर्मादाव पांचसे रुपथे देविले छ ११ जिल्हेज

१८०६ कर्णेळ कलोष यास मेजवानी केली सा
सनगे व मज्यालसी बाबत खर्च

तिसा मयातेन व अल्फ शके १७३१

सफर उर्फ चैत्र

जमेचे बंदांत आलेली काही मामलेदारांची नांवे

१ देह जबोर व बाहादरपुरा	त्रिंबकजी डेंगळा
२ सरसुभा प्रांत गुजराथ	"
३ ताा सावली प्रांत गुजराथ	"
४ ताो साकसे प्रांत कोकण	चितोपंत देशमुख
५ रोहे व अष्टमी तर्फ रेवदंडा	निलकंठ सदाशिव कोलटकर
६ मौजे सिरटोण व सोमठणे ताा कल्याण	गणेश माहादेव फडके
७ मौजे ताम्हने ताा खारेपाटण ताा विजयदुर्ग	} विसाजी कृष्ण रानडे
८ तालुके पानगांव व हलसंगी	
९ मोकासा पैठण	त्रिंबक यशवंत
१० बारसी वगैरे माहाल	सदासिव माणकेश्वर
११ कसबे खेड प्रांत जुनर	त्रिंबकजी डेंगळे
१२ कसबे राक्षसभुवन वगैरे गांव	त्रिंबक येशवंत
१३ कसबे ओतुर वगैरे गांव	गोविंद दिनकर
१४ ताो चास	विठल चिमणाजी
१५ फुटगाव प्रो कडे	सदासिव माणकेश्वर
१६ मौजे डुबेरे प्रांत आकोले	मल्हारराव भिकाजी बर्वे

१७ बाग मौजे कात्रज ताा कर्यात मावल	राघोबा शेंड्या
१९ परगणे भोसे	मल्हार बाजी
२० मौजे नागद्वरी प्रां कराड	रामचंद्र आबाजी बाम
२१ तो गडवई प्रां हिंदुस्थान	सिवराव हरि
२२ मौजे कामरगाव वगैरे गांव प्रांत कडेवलित	} बाजी त्रिंबक

6. 277]

खर्चाचे बंद

३२७० पुण्यापासोन गंगातीरपोवेतो व शयाद्रीपासोन राक्षसभुवनपावेतो भिल व बेरड व कोली वगैरे चोरट्यांचा उपद्रव कोठेहि होऊ नये. कोठे जाहाल्यास भरून घ्यावा याप्रमाणे त्रिंबकजी डेंगळे याने सरकारात करार पाठविला सबब (त्याचे खर्चास).

३४८६ पुण्यापासोन कऱ्हाडपावेतो दक्षण व शयाद्रीपासोन शंभु माहादेव-पावेतो पूर्व पश्चिम चोर दरवड्यासंबंधी करार वरीलप्रमाणे पुरुषोत्तम-राव बलवंत भागवत यानी घेतला त्यास खर्चास.

२२५० पुण्यापासोन सोलापुरापावेतो वरीलप्रमाणे बंदोबस्ताबद्दल पांडुरंगराव बारामतीकरास दिले.

[वरील रकमा दरमहाच्या आहेत.]

४० चतरसिंग भोसले याचे पुत्रास तैनातेबद्दल रोजमरा माहे मजकूरचा चालीस रु. दिलहा छ १ सफर.

६० नागू गुरव तैनातेबद्दल रोजमुरा

८० देवीदास सारंगीवाला ,, ,,

१४० दावलखान गवई ,, ,,

१६ दोन आसामी मोर्चंगवाले यास माहे मजकूरचा तैनातेबा रोजमरा

८ रामचंद्र हरी शेवडे

८ विठलशेट बिन रामशेट सोनार

२००० मौजे वेहेर ताा नाणेमावल तालुके लोहोगड येथील विहीर खणावयाबद्दल

[25-3-1809

१००० सौा कासीबाई पेठी हिला बक्षीस दिले छ ८ सफर

2568

No. 278]

[28-3-1809

- २०५ विठोबा गोसावी ताहराबादकर यास दक्षणा दिल्ली छ ११ सफर
१८४४ कर्णेल कलोष यास मेजवानी खर्च कोपरगावास छ २३ सफर
२०३ चैत्र वाा येकादसी तीर्थरूप सौ मातुश्री मथुराबाई साा यांचे
सांवत्सरिक श्राद्ध जाहाले छ २३ सफर
४८५५ चैत्र वद्य द्वादसीस खर्च जाहाले छ २५ सफर. (या मोघम उल्लेखा-
वरून काही गुप्त ठेवण्यासारखें कारण असेलसें वाटतें)

जेष्ठ

- १०९०० तीर्थस्वरूप मातुश्री आका पराजपे मावसी श्रीकासीस गेली
(तिला दिले.)
१००० तीा कैलासवासी सौा वहिनीबाईचे मातुश्रीस येक हजार रु. बक्षीस
३२० रु. चे किमतीत सरकारचे दोन बंद (?) होते ते नीट करविले छ
२० राखर
(वैजनाथभट भागवत हे पूर्वी सातारचे किलेदार होते असा एक
उल्लेख आहे.)

No. 279]

[29-7-1810

- इहिदे अशर मयातेन माहे जमादिलावल
१२००० पंढरपुरास स्वारी गेली साा खर्च जाला छ २६ जमादिलावल

[3-7-1810

- इहिदे अशर मयातेन जमादिलावल ऊर्फ जेष्ठ
२०७ सातारियास छत्रपतीजवळ आमचे ४ हुजरे व रायगडास यश्वदाबाई-
जवळ ४ हुजरे आहेत त्यास तैनातेबाा छ ३० जमादिलावल

[21-10-1810

- इहिदे अशर मयातेन माहे रमजान ऊर्फ अश्विन
९०० पुत्रजन्मानिमित्य खैरात खर्च जाहाले छ २१ रमजान

[3-11-1810

- इहिदे अशर सवाल ऊर्फ कार्तिक
२१७७ चिरंजीव राजश्री वामनराव यांचे बारशानिमित्य दोन हजार येकसे
सत्याहत्तर रु. खर्च केला छ ५ सवाल

[23-1-1811

इहिदे अशर मयातेन पौष जिल्हेज
२५००० बुधवारचे वाड्याचे तयारी बाा खर्च केले छ २७ जिल्हेज

No. 280]

[26-1-1811

इहिदे अशर मयातेन पौष जिल्हेज
३०००० माधवरावसाहेब यांची स्त्री यशदाबाई पौष वद्य पंचमीस सालमजकुरी
मृत्यु पावली यांचे उत्तरकार्याबद्दल खर्च जाहाले छ ३० जिल्हेज

[11-2-1811

इहिदे अशर मयातेन मोहरम माघ
१६०५ माघ वाा १ पावेतो चिरंजीव राजश्री वामनराव अण्णा याचे
प्रकृतीस आरोग्यार्थ अनुष्ठानास दक्षणा दिली छ १६ मोहरम

[6-3-1811

इहिदे अशर मयातेन सफर फाल्गुन
४२०० उत्तम लढवाई दारूचे वाण ६०० तयार करण्याकरता पानशाला
दिले छ १० सफर

[26-3-1811

इहिदे अशर मयातेन रबिलावल ऊर्फ चैत्र
१७००० हिंगणीस तीर्थरूप कै. दादासाहेब यांचा काल जाहाला; तेथे
पश्वमेकडील तटाचे भितीचे पायास येकंदर २२००० रूा लागले
पैकी हे त्रिंबकजीकडून देविले. पेशजी ५००० देविले होते छ १
रबिलावल.

श्रीचिंतामण.

यादीदास्त करिने सन हजार ११४४ अखेरी शके १६९७ चैत्र सुध १ सुक्रवार नवे साल राक्षसनाम संवळरे. चैत्र सुध येकादसीस सोमवारी श्रीच्या नाताच्या दोघाच्या मुंजीची लग्ने. कल्याण मुंजीस पाठविला असे. पुण्यात येच तिथीस खंडो विसाजी व बाजी शंकर व बाजी कान्हो व पांडुरंग नारायेण त्यांच्या मुलांच्या मुंजी जाल्या असेत. १.

No. 282]

[24-3-1735

सुध १२ सोमवारी राजश्री चिमाजीआपास राजश्री पंताचे पत्र कुलाबातून आले की येथे संभाजी आंगरियाकडून रघुनाथजी आला होता. याजकरिता सात आठ रोज मुकाम जाला होता. याउपरी आम्ही राजमाचीस येतो. तुम्हीहि राजमाचीस येणे. त्याजवरून ते व बालाजी बाजीराऊ यैसे तिसरे प्रहरी स्वार होऊन गेले असेत. १.

No. 283]

[2-4-1735

चैत्र वद्ये ६ बुधवारी तिसरे प्रहरी राजश्री प्रधानपंत व राजश्री आपा व माहादोबा व बापूजीपंतनाना यैसे चिंचवडावरून तळेगावीहून पुण्यास आले. कुलाबियाकडे गेले होते ते स्वारी करून राजमाची कोथळा मानाजी आंगरिया-पासून देखील किलियाचा सरंजाम घेऊन राजमाचियाहून घरास आले असेत. माहादोबा येथून रात्रौ सातारियास गेले असेत. १.

चैत्र वद्ये ११

राजश्री पंत अपानी आठेक दिवस जाले दिवटियास ताकीद केली की दिवच्या दोन च्यार लावीत जा. हशम वगैरे लोक कारखानियावरी आहेत त्याणी समेत हत्यारे घेऊन, मजुरा धजेने करून, पटी विडियाची घ्यावी. यैसी आंगरियाचे पधतीप्राा पधती घातली असे. १.

१ 'श्रीचिंतामण' या श्रीकारावरून अनुमान होतें की चिंचवडच्या देवांकडे अशी पखादी राजनिशी होती. पुढील उतारे त्या रुमालांतील आहेत.

No. 284]

[14-4-1735

सुध त्रितीयेस औरंगाबाजेहून बातमी आली की मल्हारजी होलकर राणोजी सिंदे याच्या व खानदौराच्या भेटी जाल्या. यैसे तहकीक वर्तमान असे. १.

No. 285]

[22-4-1735

वैशाख सुध ११ मंगलवारी राजश्री पिलाजी जाधव याचा धाकटा लेक चांगोजी, संभाजी जाधवास दिलहा आहे, त्याचे लग्न गोरेजे जाले. जेऊरच्या पाटिलासी सोयेरीक केली. संभाजी जाधवच होते. पिलाजी जाधव लस्करात होते. गाविंदराऊ येशवंतराऊ लग्नास गेले. कल्याण निलकंठहि गेले. खंडे-रायाकडीलहि आहेर कल्याणपंताबा पाठविला असे. १.

जाधवाचा हाती जातेसमई कोरेगावीचे मुकामी वारला. १.

No. 286]

[30-4-1735

वैशाख वचे ९ बुधवारी रात्री राजश्री बापूजीपंत नाना यांणी शामराऊ भाचे याचा पुत्र घेऊन नांव श्रीपतराऊ ठेविले. गतवरसी त्यांचे लग्न जाले. पेडगावी सोयेरीक, पेडगावीच्या किल्लेदाराचे दिवाण, त्याचे नाव [कोरी जागा] त्यांसी केली. संभाजी जाधवाच्या लग्नास गेले होते देसमुख देसपांडिये तं जेऊरीहूनच पेडगावास लग्नास आले. १.

No. 287]

[6-5-1735

वैशाख वचे ११ मंगलवारी रात्री मल्हारबा देसमुख यांचे मुलीचे लग्न लागले. सोयेरीक वांगणीचे देसमुख घारे यासी केली. [कोरी जागा].

No. 288]

[6-6-1735

राजश्री फतेसिंगबावांचे पत्रे आले की घरात ज्वर येत आहे, तरी सतबा येसवंतराऊ यैसे लौकर येणें. त्याजवरून येथून कल्याणराऊ व येशवंतराऊ

नायेगावास पाठविले. तेथे सतबा व गोविंदराऊ ढमालियाच्या लग्नास गेले होते ते येसे सातारियास गेले. राजश्री स्वामी पंढरीचे यात्रेस गेले. त्याज-
बराबर हेहि गेले असेत. १.

No. 289]

जेस्ट वद्ये राजश्री दादोबा पुरंदरे पुण्यास आले. आठ दिवस राहून
पंढरीचे यात्रेस गेले असेत. १.

No. 290]

[12-6-1735

आश्याढ सुध त्रितीया गुरुवारी राजश्री चिमाजीआपा व बालाजी बाजीराऊ
येसे माहाराज राजश्री स्वामी * * पंढरपूरचे यात्रेस जावयास गेले
असेत. १.

No. 291]

होल करंजे येथील सिवेच्या कजियानिमिले सिवरामभट चित्राव याणी
नागेशाचे देऊल सन पंचेतालीसमधे बांधले. पेंसत्रियानी साहित्य केले असे. १.

No. 292]

[28-6-1735

आश्याढ वद्ये ४ सुक्रवारी राजश्री पंतप्रधान यांणी राजश्री सिवाजी राजे
यांचा लालमाहाल राजश्री दादाजी कोंडदेऊ याणी राजश्री शाहाजी राजे याचे
कारकीर्दीस बांधला होता. त्यांचे भाऊ राजश्री संभाजी राजे सिवाजी राजे
याचे भाऊ त्याचा माहाल धेदमूर्ती राजश्री खंडभट शालेग्राम याच्या वाडिया-
पावेतो होता. त्याचे जोते उतरामुख होते. ते उखळून चिरे कारंजियापासी
घर बांधले त्याजला जोतियास नेले. राजश्रीच्या माहालावरहि येक दोन घरे
बांधोन आवदार (?) वाडा करून ठेवावा. तूर्त येक दोन घरे बांधावी. माहलात
नेहमी घरे होऊन जागा निर्मल राहिल आणि तूर्त राजश्री राणोजी सिंदे व
रामचंद्रजीस घरे राहवयास होतील म्हणून पंती लालमाहाल बांधावयाची तज-
वीज केली. आठपधरां रोज जाले. जुना हौद कारंजियाचा पका आहे त्या
वरती पळेमेकडे दिवाणखाना जुना होता तेथे घर बांधिले. त्यास यांची साधत
नाही म्हणून त्या दिवाणखानियाची जुनी कांहीबांही भिताडे होती ते धोंडे

काहडून आपल्या वाडियाच्या सुताने दोरी धरून प्रांची साधून कारंजियाचा सुमार टाकून तूर्त थेंक घर कारंजियाच्या कोनासी दक्षणेकडल्या लाऊन (?) केले होता, मुळें हे कारंजे रद जाले असे. देसपांडियाच्या पछेमेस खंडभटाचें दक्षणेस जे जागा आहे ते माहालची आहे. खंडभटाच्या दक्षण भिंतीपासी चिरेबंदी जोते माहालचे होते ते आजी पंती उखळून चिरे हऊदाकडे नेऊन तूर्त घर बांधतात. त्याच्या जोतियास लाविले असेत. लालमाहालचा वगैरे दोन जैसे तीन आठ पंती गाडले होते ते उकरिले. पाणी लागले. मन्हामती तोडाची केली असे. लालमाहालची जमीन पछेमेसहि कांही गेली असावीसी आहे. तूर्त जोते काहडलियाने माहालचे हादेचे हिंदाण मोडले; परंतु ते जागा माहालची असे.

No. 293]

[6-7-1735

आश्याढ वचे १२ रविवारी राजश्री मल्हारजी होलकर व राणोजी सिंदे आले. राजश्री पंत होलकरास संगमापावेतो व सिंदियास घोरपडीपावेतो सामोरे गेले होते. उभयेतानी खानदवरा बकसी व जयेसिंग सवाई यासी लढाई केली. सेवटी सला केला. फते करून आले असेत. मालवियात तह केला आहे. कागदी पत्री तहकीक आसेल जैसे असे. होलकर पाटिलाचे इनामकीत पळी कडले साली हवेली बांधली तेथे राहिले. सिंदियास हळी नवे घर लालमाहाल जुना त्यामधे बांधले तेथे राहणार.

No. 294]

[24-7-1735

श्रावण सुध २ गुरुवारी दिवसा तिसरं प्रहरी राजश्री बाजीराऊ प्रधान यास कासीबाईचे पोटी पुत्र जाला. वितिपात लागला होता उछाहा केला. हतीवर साखर घालून वाटली. किरकोली बंदवान होते ते सोडिले. ब्राम्हण बारा रुकियाप्रा दक्षणा दिल्ही असे. बारावे दिवसी बारसे केले. अर्धा रुपयाप्रा ब्रा दक्षणा दिल्ही. जनार्दन नाव ठेविले. समाईक देसमुख देसपांडे यानी अहेर केला असे.

No. 295]

[14-7-1735

श्रावण सुध ६ शेस्टी सोमवारी मुजेरीचे झांबरे पाटील याणी पेसवियास पैका देऊं केला. त्या हिमाहितीने सिरालसेट बाजाराने नेऊन सेखसलाहच्या खिडकीने नदीत टाकिला. वरसास गोविंदजी देसमुखाच्या वाड्यावरून गंजीने नेत असेत.

येंदा सेटियाचे बाजारे नेला. मागे कधी बाजारे नेला नव्हता. सेटियावर जुलूम जाला. नवगडधा होतो म्हणून सांगावयासहि आले होते. ?

खमाजी विन मालजी पाा सस्ते व मानाई पाटलीण यैसी सांगावयास रोज मजकुरी आली की आपण वडील. पहिल्यापासून येक सिरालसेट घालीत असो. आपण हली माणकोजी पाा सस्ता दोन तीन वरसे आपले घरीहि सिरालसेट घालू लागला. नको म्हणलियाने यैकत नाही. दोने साली जमीदाराचा कागदहि नेला; परंतु मानीत नाहीत. ते घालितात. दोन चालत आले आहेत यैसा पायेंडा पडेल याजकरिता गेले साली व येंदा आपण घातला नाहीं. काला मालजी पाा सस्ता तोहि आपले घरी सिरालसेट करितो; यैसे छंद करितात म्हणून सांगत आले असेत. माणकोजी मालजीहि आले. सिरालसेट वृद्धीमुळे घातले नाहीत. पुढे येकच सिरालसेट घालावा छंद करू नये यैसे करून गेले असेत. शाहाजी पाटीलहि आले असेत ?

राजश्री पंतप्रधान यांणी ब्राम्हणांस दक्षणां दिलही. श्रावणमासचे ब्राम्हण जमा जाले होते त्यास तीन साली तीन हजार बां आले. रुपया दोन तीन च्यार पाच दाहा बारा अर्धा लाहणा मुलास यैसे दिलहे रुपये

No. 296]

[20-7-1735

श्रावण सुध द्वादसी रविवारी राजश्री चिमाजीआपा राजश्रीबाा पंढरीचे यात्रेस गेले होते ते, गावास राजश्री बाजीरायांच्या पुत्राचे बारसे करावयास आले. त्यास सामोरे राजश्री राज व मल्हारजी व्होलकर व राणोजी सिंदे वगैरे अवघेजण धरणावरते गेले होते. दुसरे दिवसी बारसे केले. ?

No. 297]

[24-7-1735

श्रावण वद्ये प्रतिपदेस गुरुवार राजश्री गोविंदराज व संतबा व येशवंतराज देशमुख व कल्याणराज व अपाजी मल्हार सौा गोदूबाईस बरे वाटत नवते म्हणून राजश्री फतेसिंगबावानी बोलाऊन नेले होते ते गावास आले. ?

No. 298]

[29-7-1735

वद्ये शोष्ठी मंगलवारी कोथरूडचा न्हावी मेला. पाटील वेसीतून मूठमाती घावयास नेऊ देईना. म्हणून त्याचा भाऊ गंगा सांगावयास आला. पुणेकरहि न्हावी आले. त्याजवरून देसमुख देसपाडिये याच्या नांवे पत्र कोथरूडकरास दिले

की, कौल जालियावरी लोणी कालभर येथील पाटिलानी न्हावी यास वेसीतून न न्यावे म्हणून अटक केली. राजश्री पंतप्रधान याजपासी मजकूर पडिला- त्याणी जागाजागाचे दाखले आणिले. न्हावीयास सुखरूप वेसीतून न्यावे जैसे जाले. तुम्ही कटकट न करणे जैसे दिले असे.

No. 299]

[27-7-1735

वद्ये ४ रविवारी सुभानजी पाटील ठाकूर व येमाजी पाटील पारखी मौजे माण यांणी आबाजी चतूर न्हावी चांदी याचां भाऊ हाती धरून नेला. तेथील न्हावी बुडाला, तो चतूर होता. त्यास कौल जालियावरी गावास न्हावी पाहिजे म्हणून आबाजीस त्याणी ठेविले. बापूजी पाटील ठाकूर याचे राजश्री अंताजीपंत दादा पासून बोलोन केले की, आमचा न्हावी बुडाला. आम्हास न्हावी द्या. आणि सांगितले की, तुमचा न्हावी बुडाला. त्याचे आडनाव चतूर हांतें. तरी आबाजी चतूर पुणंकर आहे; याचे हाते काम घेणं. त्याणी हाती धरून नेला. पंधरा सोळा वरसे काम घेतले. मिरासपटीहि घेतली. जैसे असता, साल मजकुरी राक्षसी याकडे लस्करचे चाकरीचा न्हावी होता, त्याजकडून काम घेऊ लागले. याजकरिता आबाजी येथे आला. येथून देसमुख देसपांडिये यांच्या नावे पत्र पाठऊन बोलाऊन आणिले. येथे आलियावरी आबाजीस हाती धरून घेऊन गेले, की याचे हाते कामकाज घेऊ. याखरीज दुसरा न्हावी करित नाही. तूर्त त्या न्हावियाने कामकाज केले असे. येव्हाडे च्यार महिने गेलियावरी याचा हा आहेच. याचे हाते पांढरीचे कामकाज घेऊन. जैसे जाले असे.

No. 300]

[30-7-1735

वद्ये सप्तमी बुधवारी आनंदराऊ सुमंत व त्याचे पुत्र कृष्णराऊ वगैरे व रघुनाथभट जैसे भागानगरीहून निजामनमुळक याजकडून आले. सातारियास जाणार. गेले असेत. १

No. 301]

[August 1735

भाद्रपद सुध

राजश्री बाजीराऊ सातारियास गेले. राजश्रीनी बोलाऊ पाठविले होते याज- निमित्ये गेले असेत.

राणोजी सिंदियानी पासणाच्या सिंवेचा प्रसंग राजश्री चिमाजीआपासी केला. त्याणी जगोबास बोलाऊन कजिया सांगा म्हणून त्वष्ट लाविले. याणी उदंड

पड घेतली; परंतु ऐकत नाहीत. पैसे आहेत हेच वाद सांगो लागले. तेव्हा कोणे भांडावे? म्हणून तुम्हीच समर्थ आहा; तुम्ही सांगाल ते आडको म्हणून बोलिले. ते चिंतास न ये; तैसे केले तरी दिवाणदारीने केलेसे पुढे दिसोन येईल; याजकरिता तुम्ही पाचास राजी होणे तरी औधकरानी दिव्ये करावे म्हटले. ते म्हणतात दिव्ये देत नाही. पाचास राजी व्हा नाही तरी अमच्या चिंतास येईल तैसे करू तैसे दबाऊ लागले. औधकराचा पक्ष करित म्हणून सारे देसमुख व जगोबा वगैरे भाऊ राणोजी सिंदियाकडे गेले की तुजला काये करणे असेल अगर घेणे असेल ते घे; परंतु अम्हास पेशवियापासी फजीत करू नको. त्याणें वस्त्रें देऊन वाटे लाविले. बरे तुम्ही आम्ही मागेच समजलो असतो. परंतु लांबत लांबत आले तैसे म्हटले. दुसरे रोजी मागती गेलो, तो राणबा आपाकडे जाऊन तेथे बोलाऊन नेऊन मागती त्यांजकडून रुईस पेंडवळा न्याव-याच्या गोष्टी सांगो लागले. मग येकांती आपासी बापूजी श्रीपत यांच्या विद्येमाने उदंड सांगितले; परंतु औधकरास दिव्ये देत नाही तैसे म्हणेत. तुम्ही पाचांस राजी व्हा. आनीक पांचजण तुम्हास पेचंतील (!) ऐसे देऊ त्यांस राजी होणें. याणीं सांगितले की दांडोगाने सेते पाडली ती मोकली करा. जुनी जमीन कजियाची आहे तीस मग पाचास राजी होऊं अगर ज्यास स्वामी म्हणतील त्यास राजी होऊ. तरी ते मोकले करित नाही ऐसी अग्रहाचीच गोष्टी सांगत. समर्थासी वावगी मरजीखेरीज बोली करिता नये; न करावी. तेव्हा त्याचें यैकावे तरी रुईस पेंडवळा नेतील तैसे संकट जाले. कालावर द्रस्टी देऊन मर्जीसारिखे वर्ता तैसेहि भुलेजी पाटील सांगत. सेवटी पाचांस राजी होणे. पाचापासी बेडागाचा अर्थ सांगणे. ते विचारून करणें ते करतील तैसे म्हणतात. औधकरानी सिवेचा कागद काहाडला तो पाहिला. बाजी कान्हो यादोपंत देवजी-पंत जगोबानाना रंगोपंत मोरोबा अपा रामभट तैसे होते त्रिंबकजी राणवडा गुणाजी चौ नागोपंत कुलकर्णी पाहिला. सांत बंद निरनिराले आहेत. सा पाठीमागे कोरे आहेत. सातवियाच्या पाठीवर मजकूर आला आहे. जोडगीर केली नाही. बावना वरसाचा कागद आहे. देसमुखाचा सिका नाही. खास-निसांच्या हातचे दस्तक नाही. दस्तक वडिलाचे चालीप्रमाणे नाही. गोविंदराज येसवंतराज देसमुख म्हणून लिला आहे. देसपांडियाचे दस्तक नाही. रामाजी गोविंदाचे दस्तुर कागद म्हणतात. देवावरील बेल रखमाजी राणवडियाने काहाडून दिलहा की निंबसेत पैकी इनामत आपली, हे सेत आमचे म्हणून रामजी सितोला याच्या हातावर दिलहा; परंतु अमके रोजी दिलहा ऐसी तेरीख घातेली नाही.

जागा टाकिली आहे. वलीस दाहापंधरा रोज जाले. कीर्द लागली नाही. म्हणून लािा; परंतु तागाईतेस जागा टाकला आहे. तेरीख घातली नाही. कचा कागद आहे. बाणेकर बोपडेकर याची नांवे हजी(र) मज्यालसीस आहेत.

म्हटला आहे; परंतु हदमहदुद लिहिली नाही. मागे तानदेवाने द्रोही दिल्ली वाहू दिले नाही त्याजवर रामजीने द्रोही दिल्ली वाहऊ दिले थैसे औंधकराचे तकरीरेत त्या कागदात लािा आहे; तेव्हा सेभर वरसेपावेतो भोगवटा नाही ऐसे अर्थ आला आहे. नागरसाने साक्ष दिल्ली आहे की आपण इनामत वाहिली त्याची उमर साठी वरसे घातली असे. संतोजी मुरकुटा याची उमर लािा नाही. त्याणी म्हटले की आपला आज काळोजी त्याणे वाहिली होती याप्रां कागद आहे. पासणेकरानी लािा आपणात बुनादी कोणही नाही असे आहे. औंधकरानी सिवे-वर माल घेतली नाही. बेल मात्र देवावरून दिल्ली ऐसे लािा आहे. कागद रामाजी गोविदाने करून दिल्ली आहे. देसमुखा हुजूर जाला नाही. देसमुखाची पाटिलकी पासणांची म्हणून अदावतीने दिल्ली असे थैसे भासते.

राणोजी सिंदे औंधास गेले होते ते येऊन पाटसास गेले. औंधास मोरोपंत आपा खंडो विसाजी राणोजीकडे गेले. उदंड बोंध केला की तुम्ही नाहक चौलाऊ नका; परंतु थैकिले नाही. राणोजीचा आग्रह हाच आहे की पेसवियाच्या हिमायेतीने सीव रेटावी. पासणाची सेत घ्यावी थैसे आहे.

No. 302]

[6-9-1735

आस्विन सुध प्रतिपदा पाचसातारोजाची खबर आली की किले माहोली मोगलाकडे होती ते भेद करून पेसवियाच्या लोकानी घेतली. किला सर जाला. शंकराजी केशव व कर्णोजी सिंदे वगैरे हशम जाऊन किला घेतला. थैथून सरंजाम वरचेवर लोक वगैरे पाठविला असे. माहोलीच्या मोगलाकडे कर्णाला असे. माहोली गेली हाहि किला घेतील म्हणून त्याणे हबसियास लेहून त्याचे दोनसे माणूस आणिले. गनिमाची अडचण जाली तरी हबसियास किला घावा याजनिमित्ये हबसियाचे लोक आणिले. सेवटी पेसवियाची पत्रे कर्णालकरास गेली की तुम्ही हबसियास किला दिल्ली म्हणजे आम्ही वेढा घालू. तुमचा तुम्हाकडे असलियाने आम्ही वाटे जात नाही. त्याजवरून त्याणे हबसियाच्या लोकास निरोप दिल्ली असे. ?

No. 303]

[15-9-1735]

आस्वीन सुध १० दसमी सोमवारी दसरियाचे दिवसी राजश्री आनंदराऊ सोमवंसी याचे सरलस्कर काहाडून त्रिबकराऊ सोमवंसी देवजीचा पुत्र याजला सरलस्कर दिले. आनंदराऊ बेवकूफ याजमुले काहाडले असे. बीड अंबाड येथील सचिवांच्या बाबती सचिवानी अलाहिदा केल्या.

No. 304]

[22-9-1735]

आस्विन वद्ये ३ सोमवारी दिढा प्रहरा दिवसा सकालच्या राजश्री पंतप्रधान आले. सातारियाहून जेजुरीस आले. तेथून कुरकुंवास गेले. तेथून गुरेस भीमेस प्रहणास जाऊन पाटसावरून आले असेत. १

No. 305]

[23-9-1735]

आस्विन वद्ये ३ मंगलवार दमाजी थोरात याणी कोलवडीची तिसरी तकसीम पाटिलकी घेऊन महजर करून घेतले. त्याजवरी कसाला जाले. कागदपत्र गेले. याजकरिता त्याचे पुत्र खंडोजी थोरात याणी पिलाजी जाधव याच्या हाते प्रसंग करून पेशवियाचे तिसरे तकसिमेचे मोकदमीचे दुमालेपत्र करून घेतले. शेरणी अडीच हजार रूा करार करून चौशाचा निला घोडा दिलहा. पिलाजी जाधव याजकडून सासे रुपये आपले चाकरीचे थैवजी देविले. बाकी दीडहजार सन सेतालीसापासून ती सालात द्यावे. वरसास पाचसे याप्रां कतबा लेहून दिलहा. दुमाले पत्रे मोघम (!) पूर्ववतप्रा तिसरी तकसीम अनभवणे. थैसी व साहित्यें पत्रें दिलही असेत. १

No. 306]

[8-10-1735]

कार्तिक सुध ४ बुधवार

राजश्री पंतप्रधान आस्विन वद्ये १३ प्रस्थान करून बाबूजी नाईकाचेथे जाऊन राहिले. आजी मूहूर्ते करून पल्याड जाऊन डेरे देऊन राहिले. मावलातून स्वारीस जाले. चारा पाणी मावलात आहे ते वाटेने जाणार. बराबर पुत्रास नेणार.

रोज मजकुरी हवेली सांडसचे पाटील पेशवियाकडे पाऊस गेला याजकरिता बापूजीपंती नेले. पंतानी समाधान करून सांगितले की मावलातून कोकणातून

दाणे आणाल त्यास जकात घेऊ ना. गुरे चारणीस न्याल त्यास वणचराई लाऊ देऊ ना. हजीर जेव (?) घेऊ देऊ ना. पाऊस पाणी पडोन काहीं जाले तरी घेऊ नाही तरी काही घेऊ ना. यैसे समाधान करून स्वारीस गेले असेत.

रोज मजकुरी बुरूड व चांभार प्रांत जुनर व पुणे यांचा कजिया होता. चांभार म्हणत आपण बुरूडाचे पायेपोस जुने सालावाद सादीत नाही. बुरूड म्हणतांत सांदीत आले. दाखले पाहता बुरडाचे जुने पायेपोस चांभार सांदीत आले यैसे पुरत नाहीत. त्याजवरून पेसवियाने तह केला की देसच्या चांभारानी बुरडाचे जुने पायेपोस सांदू नयेत. मावलचे व कोकणचे व इंदुस्थानचे चांभार आहेत त्याणी बुरडाचे पायेपोस सांदावे. यैसे वर्तावे म्हणून तुकोजी पिंपला बुरूड जुनरकर व पेंढार पिंपरियाचा बहरजी सोनवणी बुरूड पुणेकर याचा कतवा दिवाणांत गोपाळरायाच्या हाते लेहून घेतला असे. चांभारास पत्रे पेसवियानी करू दिली की तुम्ही बुरडाचे पाये(पो)स मागे सांदिले नाहीत पुढेहि न सांदणे. चांभारापासून साल गुाच्या गावंच्या वसुलावर सेकडा साडेसात रुपये पुणे देसी घेतले असेत. पाटिलाचे कतबे चांभाराच्या पैकियाचे उगवणीचे घेतले असेत. पुणाचे चांभार पैका फार पडला म्हणून वाघोलीस पळोन गेले असेत. खोडदा-पावेतो लस्कराबराबर चांभार गेले होते.

राजश्री पंतप्रधान खोडदचे मुकामीहून स्वार होऊन पुढे गेले. पिलाजी जाधव यास राजश्री स्वामीनी बोलाविले याजकरिता सातारियास गेलेसे. चिमाजी-आपा जुनर प्रांते तहरह करावयास राहिले. बाजी भिवराऊ यांस पिलाजी जाधव मुतालकी करून फौज घेऊन जात असेत ते मुतालकी सांगोन ते फौज बराबर देऊन बराबर नेले. रावेंतच्या बरवाजी पाटिलासी येमाजी भोंडवा भांडत होता. कान्होजी झेंडा राजश्री पंतप्रधान याजपासी करोल चाकर आहे. त्यांणी येमाजीसी मिलोन कजिया फैलाविला. पंती भोवरगाऊ पाढर नेऊन मनास आणिला. साक्ष बरवाजी सारिखी जाली. कान्होजीचा कोठे दाखला पुरला नाही. कल्याणराऊ व बाजी कान्हो देसमुखीच्या कारभारास गेले होते. गोपाल रामहि होते. मुलोजी पाटील डंमंढेरेहि इनसाफास होते. बापूजीपंत नानाहि होते. कान्होजीचा पाटिलकीत दाखलादुखला लागला नाही. कान्होजी पंताबराबर स्वारीस गेला. बरवाजी-पासून च्यारसे हा उगेच नजर घेतले. येणेप्राा जाले असे. बापूजीपंत भिमाशंकरास जाऊन पुणियास आले असेत. कार्तिकमासी पासणे लौले येथे संतबाचे कुरण आहे त्यासी मल्हारबानी आडथला गवतासाठी केला. १

चिमाजीआपा रामचद्र माहादेव याच्या पुत्राच्या लग्नास आले. त्याणे सोयेरीक शंकराजी केशव यासी केली. चिमाजीआपाची फौज रामचद्र हरि जैसे माहाळुंगे येथे ठेविले आसेत. जुनरच्या उरावर गढी बांधावयास काम लाविले. मोगलहि जमाव करू लागला. गढीचे काम च्यार दिवस राहविले असे. १

मातुश्री लाडूबाईनीहि सतबासी पासणियात आम्ही गवत काहाडू म्हणून कटकट लाविली असे.

No. 307]

[5-12-1735

पौश सुध द्वितीया त्रितीया या दिवसात बाणकोट पेंसवियाकडे होता तो हबसियानी गलबते आणून मार करून घेतला असे. हरि गणेश सरदार धरून नेले. जखमी आहेत. माणूस पडलेहि फार; बाणकोट जबून जागा. राखवत नाही म्हणून हबसियानी पाडावयास काम लाविला. माहाडात राजश्रीचे ठाणे; याजकरिता येथून चिमाजीआपानी माहाडाचे बंदोबस्तीस बरखंदाज पाठविले असेत. १

पेंसवियानी मांडवगड मालत्रियातीस (ल?) येथील सरदेसमुखी व सरदेसपांडेपण निमे घेतले. पैठणचे निमे पैकी निमे देसपांडेपण रुपुराऊ (!) यापासून घेतले असे. १

No. 308]

[11-12-1735

पिलाजी जाधव सातारियांत होते. बाणकोट गेला. आणीख किले दगावतील याजकरितां राजश्रीनी चिमाजीआपाकडे पाठविले की तुम्ही सारे फौज घेऊन कोकणात उतरा. त्याजवरून पिलाजी जाधव पौश सुध गुरुवारी सुक्रवारी येथे आले. येथून नांदेडियास गेले. पुढें राऊत घेऊन कोकणात जाणार. १

No. 309]

[27-12-1735

पौश वद्य १० दसमीस नारबावा व सेखमिरा व दादोबा आले चिमाजी आपास बाणकोटास पाठवावयास. चिमाजीआपा गेले नाहीत. पिलाजी जाधव यासच पाठवावयाची तजवीज केली. द्वादसीस उठोन गेले. माहादाजी अंबाजी-हि गेले असेत. सैदलस्करखान अवरंगाबादेहून मखबूल अलमाचे कुमकेस येत होते. टोकियावर आले मागती फिरोन गेले. बाजी (हाजी?) कोतवाल शेहरचा वारला हेहि वर्तमान असे.

No. 310]

[11-1-1736

माघ सुध ९ रविवारी जगोबा व खंडो विसाजी राजश्री स्वामीकडे गेले. आधले दिवसी राजश्री चिमाजीआपा गेले होते. सिवापुरी राहिले होते. ते व हे असे सिरवलावरी गेले. गोविंदराऊ सतंबा येसवंतराऊ कल्याणराऊ आपा यैसे सिरवलावर आले. राजश्री स्वामीचा मुकाम नायेगांऊ ता सिरवल येथे होता. तेथेच चिमाजीआपाबराबर जाऊन राजदर्शन केले. येकादसीस मागती राजश्री सिरवलास आले. त्याजबराबर आले. द्वादसीस हरगुडे येथे आले. तेथून जेजुरीस आले. दोनतीन मुकाम होते. तेथून सासवडी मुकाम केला. सासवडीहून सिवापूरस आले. चार पाच मुकाम केले. सेवटी कूच करून सिरवलास गेले. तेथून कूच करून वाईवर गेले. सिवापूरचे मुकामीहून चिमाजीआपानी निरोप घेतला. मुंज पुत्राची करावयास पुणियास आले. देसमुख देसपांडेहि आले. माघ वद्य दसमी सोमवारी पुणियास आले. राजश्री तिकडे गेले.

माघ सुध नवमी दसमीस राजश्री पंत सचिव याची मातुश्री यास देवआज्ञा जाली. संचिव नायेगांवीहून राजश्रीची आज्ञा घेऊन गेले असेत.

No. 311]

[12-2-1736

फाल्गुण सुध १२ द्वादसी गुरुवारी राजश्री चिमाजीआपाचे पुत्र सदोबा याचा वृतबंध जाला. समारंभ बरा जाला. श्रीदेव चिंचवड मुंजीस आले होते. लालमाहलात ब्राह्मणभोजनाचे मांडव घातले होते. फाल्गुण वी २ देकार दिलहा. वीस पंचवीस हजार रूो वाटला. फार धर्म केला.

होली जालियावरी दुसरे रोजी पाटिलाचे खेले सेटीयाच्या होलीवरुनी गेले म्हणून सेटियानी चिमाजीआपास सांगितले. त्याणी पाटिलास ताकीद केली की त्याच्या बाजारे खेले घेऊन न जाणे. वरसास जे वाटेने जात असाल ते वाटेने जाणे. असे जाले असे.

No. 312]

[10-3-1736

श्री

कारिने सके १६९८ नलनाम सवळरे चैत्र सुध १ प्रतिपदा मंगलवार सुहर सन सीत सलासीन मयां अलफ. सन ११४९.

चैत्र सुध नवमीस राजश्री आपा राजश्री कृष्णराऊ माहादेव याचेथे त्याच्या मुलाची मुंज दसमीची म्हणून चासेस गेले. १

No. 313]

[15-3-1736

चैत्र सुा १४ गावास आले. पूर्णमेस चद्रग्रहण, दिवस उगवता पूर्णमा आसे. ?

दादोबा व सेखमिरा राजश्री आपास बोलाऊ पाठविले, सबब की संभाजी राजियाचा व घोरपडियाचा बिघाड जाला. पेशवियानी मेहुणा वेंकटराऊ घोरपडे याजनिमित्ये त्याच्या ठाणियाची कुमक केली; यामुले संभाजी राजे याणी राजश्री स्वामीस लिहिले की तुमच्या राज्यातून कुमक होऊ लागली; याठपरी आम्ही मोगलापाशी तंन्ही कुमक मागावी. त्याजवरून राजश्रीनी विचार केला की सरकारकून पाठऊन संभाजी राजियास भेटीस आणावे; समाधान करावे. यानिमित्ये आपास बोलाविले जाणार. आपा चासेस गेले, ते दिवसी बालाजी बाजीराऊ व माहादाजी अंबाजी जैसे सातारियास पाठविले. चिमाजीआपा चासेहून पुणियास येता माणकोजी पिंपलेकर पुढे जाऊन आपास गावास घेऊन येऊन धडफळियाचे टाके सेत दाखविले आसे. इनाम चालू नये म्हणून नालिसीच्या गोस्टी सांगितल्या आसेत. ?

सिपारसी बाबूजी नाईकाचा गुमास्ता सिऊबा नाईक आफटा केला असे वगैरे.

No. 314]

[20-3-1736

चैत्र वद्ये ९ मंदवारी राजश्री चिमाजीआपा स्वार होऊन सातारियास गेले. आगोधर येक दिवस वासदेव जोशी याचेथे परस्थाने राहिले. तेथून दोन रोज बागात राहिले. मंदवारी स्वार होऊन गेले. ?

No. 315]

[28-3-1736

चैत्र वद्ये १३ रविवारी प्रहर दिढा प्रहरा दिवसा दादजी चिटनीस राजश्री प्रधानपंताचे यास क्षयरोग होता मृत्ये पावले असेत. ?

अवजी नीलकंठ परभू नील परभूचे पुत्र त्यास दादजी म्हणत असेत. कोटात घर बाधोन राहतात. तेथेच देहअवसान जाले.

No. 316]

[3-4-1736

वैशाख सुध ३ त्रितीयेस पारवाडियात कुणबियाची पोर आडचा वरसाची गरोदर जाली म्हणोन वर्तमान आले. त्याजवरून ती मूल येथे आणविली. पेशवियांच्या कारभारियानी ते अवघ्या गावानी पाहिली. खरेसे असे. परिणाम काये होईल ते पाहावे.

No. 317]

[2-4-1736

वैशाख सुध २ शुक्रवारी कान्होजी पाा झांबरा लब्या याचा भाऊ बाबाजी, त्र्यंबकराऊ विस्वनाथ याजबराबर चाकरीस बागलणात गेला होता तो येका गांवावर जुंझी पडिला म्हणून खबर आली. याजकरिता त्याची बायेको मांडण्याची लेक सती निघाली; संगमी सती पडली. १

No. 318]

[7-4-1736

वैशाख सुध ७ बुधवारी खबर आली की मल्हारजी पाा झांबरा वेंकोजी पााचा लेक गोरखोजी भापकर याजबराबर चाकरीस गेला होता. तो मेला. बारा रोज जालें. जखम लागोन मेला असे. १

No. 319]

[6-4-1736

वैशाख सुध ६ सह सप्तमी मंगलवारी अवसीच्या दाहा घटका रात्री आनंदराऊ बहिरव दिला राजश्री पंतसचिव सिंहगडी होते तेथे देवआज्ञा जाली असे. १

No. 320]

[15-4-1736

वैशाख वद्ये गुरुवारी राजश्री चिमाजीआपा सातारियाहून येऊन नांदेडिया-पलीकडे भुगाऊ मुकूम येथे मुकाम करून राहिले. दुसरे रोजी कूच करून कुलाबियाकडे गेले. सबब की रेवसे म्हणून जागा आहं ते मानाजी आंगरियाकडे होती; ते हाबसियानी घेतली. मानाजीची स्वारी त्याजवरी गेली होती; परंतु रेटले नाही. त्याचे कुमकेस गेले. ठाणे हाबसियापासून घ्यावयास गेले असेत. चिमाजी भिवराऊ फौज घेऊन जांबगावाकडे गेले होते ते आले. त्याजबा फौज व रामचंद्र हरि पहिलेच पुढे पाठविले. हाली आपणहि गेले. माहादाजी अंबाजीहि बरोबर गेले असेत. १ बाळाजी बाजीराऊ सातारा आसेत.

No. 321]

[19-4-1736

राघो लक्ष्मण पुरधरे याची कन्या जनोबा राजउपाध्ये याच्या मुलास दिल्ली. लग्न वद्ये ९ सोमवारी जाले असे.

No. 322]

[22-4-1736

वैशाख वद्ये ८ गुरुवारी कोकणातून वर्तमान आले की वद्ये ९ सोमवारी वेसियापासी सिदीसाताचे व चिमाजीआपा व मानाजी आंगरे याचे जुंझ जाले.

हबसियाचा मोड जाला. याची फते जाली. हबसियाने रेवसे पाडून आतील दाणादुणा गलबतात घालून नेला. यांची फौज आली. इचा मोहला ध्यावयास हजार माणसानसी राहिला होता. त्याजला चिमाजीआपाची खबर नव्हती. आंगिरयाची व हशमेचीच होती. लडाईं जाली. याची फते जाली. आंगरी-यानेहि बरी कस्त केली. सिदीसात खासा पडिला. कोंडनाक माहारहि पडला. घाटगा सरदार होता तोहि पडला. सा सातसे माणूस कापून टाकले. गलबते पलोन गेली. पेसवियाकडील दाहा बारा घोडे पडले. दाहा पाच माणूस जखमी जाले. जिवाजी सितोला न्हावकर पडिला, असे वर्तमान आले असे. १

कुंवर बाहादूर सिनरचा देसमूख अपमरणे मृत्ये पावला. खबर दाहा रोजाची आलीकडे अगर पलीकडे असे. १

No. 323]

[24-4-1736

वैशाख वद्ये १० मंदवारी जानो शंकर खासनीस राजआज्ञेचे मुतालीक यास देवआज्ञा जाली. जेस्ट छीने अन्नप्रवेश केला असे. १

याचे पद देवराज लपाटे म्हणून बाा आहे त्यास सांगितले असे.

No. 324]

[26-4-1736

वैशाख वद्ये १२ सोमवारी राघो विनायेक याचे लग्न इंदुरीस जाले. वासदेव अनाजी देसपांडे चाकणकर यांची नात केली असे.

सोमवारी कान्होजी भोसले सातारियाहून पलोन गेले. दोन तीनसे राजत होते. कृष्णेस स्नानास जातो म्हणून राजश्रीस पुसोन गेले, तैसेच निघोन गेले असेत. १

No. 325]

[11-5-1736

अधिक सुध १२ मंगलवारी वर्तमान आले की बापूजी भीमशेन पारसनीस राजश्री रावापासी होते त्यास लस्करात वेथा जाली, मृत्ये पावले, यैसे वर्तमान आले असे. १

No. 326]

[16-5-1736

अधिक वद्ये ३ राजश्री बालाजी बाजीराज सातारियाहून आले पुणियास. १

राजश्री संभाजीराजे याजला आणावयास राजश्री स्वामीनी फतेसिंगबावा व बालाजी बाजीराऊ व श्रीपतराऊ व नारबा पाठविले ते कोल्हापुरास जाऊन संभाजी राजियास घेऊन आले. हे राजे पालीपावतो सामोरे गेले होते. सातारियास आल्यावरी त्याजला पेशवियाच्या वाडियात जागा दिली. राहिले असेत. ?

No. 327]

[21-5-1736

अधिक वधे ८ आस्टमी सुक्रवारी राजश्री चिमाजीआपा कोकणांत गेले होते. सिंदीसात मारला. ते स्वारीहून पुण्यास आले. लस्कर अंबंधावर ठेविले. बाईस सामोरे जाणार. ?

No. 328]

[19-5-1736

अधिक वधे ६ बुधवारी मध्येरात्री आपाजी माणकेस्वर सुपेकर देसपांडे यास आंबीमधे देवआज्ञा जाली असे. ?

No. 329]

[26-5-1736

चिमाजीआपा मातुश्रीस सामोरे अधिक वधे १२ सोमवारी गेले असेत, पाबळापावेतो. ?

No. 330]

[23-5-1736

श्री

करिने श्रीसके १६९८ नलनाम संवळरे अधिक वधे नवमी रविवारी मृग नक्षत्र निघाले. अवल साल सन हजार ११४६ मुहुर सन सबा सलासीन मयां अलफ.

जेष्ठ सुध ३ त्रितीया सोमवारी मातुश्री राधाबाई राजश्री पंतप्रधान यांची माता माहायात्रेहून पुण्यास आली. देशमुख देसपांडिये कळसावर सामोरे गेले. येक मोहर नजर बाईस केली असे. दुसरे रोजी माउंटे केले. सगट रुपया ब्राम्हणास दक्षणा दिले असे. ?

No. 331]

[15-6-1736

जेष्ठ वधे ३ नरमदातीरीहून पेशवियाकडून वर्तमान आले की, मजल दरमजल येतो. होलकर व सिंदे याजकडून मालवियात छावणी करविली. आनंदराऊ पवार अपमरणे मृत्ये पावला. विसा तारखेची खबर आहे. ?

No. 332]

[10-6-1736

जेष्ठ सुध माहादजी अंबाजी पुणियाहून सासवडीस गेले. बरे वाटेनासे जाले असे ?.

जेष्ठ सुध १३।१४ चिमाजीआपास बरे वाटेनासे जाले. दुस्टदान व म्हैसीदाने व अनुष्ठाने केली असेत. बरे जाले. भ्रमहि पडिला होता. ?

No. 333]

[23-6-1736

जेष्ठ वद्ये ११ बुधवारी राजश्री पंत सचिव नारो शंकर यांस भोरचे मुकामी देवआज्ञा जाली असे. ?.

पेसवियानी हतीचा रथ आणिला असे.

[24-6-1736

जेष्ठ वद्ये १२ गुरुवारी राजश्री बाजीराऊ पंडित प्रधान स्वारीहून पुणियास आले. बालाजी बाजीराऊ संगमपर्यंत सामोरे गेले होते. ?

No. 334]

[28-7-1736

श्रावण सुध प्रतिपदेपासून ब्राम्हणभोजन राजश्री पंतप्रधान याणीं केले. नागपचमी जाली ते दीस दक्षणा दिलही येकापासून दोनपावेतों; ब्राम्हण च्यार पांच हजार जमा जाले होते. ?.

No. 335]

[31-8-1736

भाद्रपद सुध ७ मंगलवारी राजश्री पंत सातारियास राजश्रीचे भेटीस गेले. सिवापूरकरास वेटे मागितलें होते; त्याणी दिलहे नाहीत; म्हणून हटविले असेत. ?.

No. 336]

[15-9-1736

भाद्रपद वद्ये ६ सह सप्तमी बुधवार कपिलाशष्ठीचा योग आला. आवघे योग होते; परंतु मंगलवारी नव्हता, म्हणून पहाटे चौ घटका रात्री परवकाळ होता कपिलाशष्ट केली असे. ?

राजश्री पंताचेथे अनुस्टान जाले. होम जाला. कुडमंडप केला होता. [पुढें कोरी जागा.]

No. 337]

[4-10-1736

आश्विन सुध येकादसीस मिया (?) खान यास देवआज्ञा जाली [पुढें कोरी जागा]

No. 338]

[10-10-1736

आश्विन वद्ये १ रविवारी राजश्री राज प्रधान सातारियाहून जेजुरी मोरगाऊ कुरकुंब करून पाटसावरून पुण्यास आले असेत. १

No. 339]

[26-10-1736

कार्तिक सुध पचमी मंगलवारी राजश्री राज उतरपंथे स्वारीस जावयास भांबोडियावर जाऊन राहिले असेत पाहटे. बराबर नाना पुत्र यास नेले असे १
राजश्री पेंसवियानी गायेउतारी नवे सिवालये करविले. राजश्री सिवरामभट चित्रांव यास काम घ्यावयास सांगितले असे. त्याचा मुहूर्त केला. [कोरी जागा]

No. 340]

[24-10-1736

कार्तिक सुध २ द्वितीयेस रविवारी उबोत्रा गोसांवी अबंले देहूकर यास देवआज्ञा जाली असे. १

No. 341]

[12-11-1736

कार्तिक वद्ये ९ सुक्रवारी पेंसवे कूच करून मजल दरमजल गेले. पंताजी मोरेस्वर सिवणेकर यास कुहीज प्रातीचा सुभा पेंसवियानी सांगितला असे. वासुदेव जोसी याचा कल्याणचा सुभा दूर करून बरवाजी ताकपीर पाठविला असे. [कोरी जागा]

संभाजी आंगरे कुलाब्रियावरी येणार. याजकरिता मानाजी आंगरे यांस पेंसवियानी लोक कुमकेस पाठविले असेत. १

अंताबा नाईक भिडे याणीं मोहियाबाद ऊर्फ बुधवार पेटेस आपला कमाविसदार रामाजीपंत सालमजकुरी पाठविला असे. १.

हरिपंत दूर केला असे. १.

बापूजी मेघश्याम ढेंरे याणीं जुनी सनद फुलगाऊ आद चावर व जोरगांव आद चावर इनाम याची काहडली; परंतु भोगवटा नाही. हाली पेंसवियानी इनाम करार केले असे. १.

No. 342]

[17-11-1736

कार्तिक वद्ये ११ गुरुवारी राजश्री चिमाजीआपा आळंदीस यात्रेस गेले. बुधवारी पुण्यास आले. येकादसीसच बाजी शंकर देसपांडे याची बायको श्री काका देव याची कन्या ईस देवआज्ञा जाली. चौ घटिका रात्रीस. १.

कार्तिक मासी रंभाजी निंबालकर यास देवआज्ञा जाली. तिथीची तहकीकात करावी.

No. 343]

[December 1739

मार्गेंस्वरमासी बाबूराज दाभाडा सवाई खांसखेल यांस देवआज्ञा झांली.

मार्गेंस्वरमासी दाजीपंत सिहगडांस सचिवाकडून आले. बराबर मुतालकीचे सिके आहेत. राघो वेंकटेश व रंगो रघुनाथ व गोमाजी दतो वगैरे आहेत.

No. 344]

[4-1-1737

पौश सुध १४ राजश्री चिमाजीआपा जेजुरीस पुढे यात्रेस गेले. तलियाचे काम पाहून कुरकुंब करून यात्रयास गेले. तिकडे नालबंदाचा बोभाट आला. त्याजला लुटले. अलेगांवी मुा केला. तेथून मुकाम करीत न्हावीस आले. तेथे काहीयेक दिवस मुकाम केला. तेथून पुण्यास फालगुण सुध ७ शनवारी आले.

No. 345]

[January 1737

पौशमासी वद्येपक्षी त्रिंबक कृष्ण राजरुसी सुभेदार किले पुरंधर याणीं आपला देसमुखाच्या वाडियावरता वाडा आहे, त्याजला आवर घालावयास काम लाविले असे.

शके १६९८ पौष

आनंदराज पवार याचा लेक येसवंतराज पवार याचा वाडा ठाकूरठिकियात बांधिला असे. १.

पेसवियानी इनामकी पाटिलाची, तेथे विहीर करून बाग केला असे. त्यात पानवेली लाविल्या असेत. १.

गोपालराम याजला लालमहालचे जमिनीपैकी त्याच्या वाडियामागे जागा होती ते दिल्ली. त्या जागियावरी गोपालपंती वाडा बांधला. खंडभटाच्या भितीपासी सात हात गली पंती टाकविली असे. १.

१ चौकसी.

अंताजी हरि हवालदार निरथडीकर हे फलटणांस राजसवाईच्या मुलीच्या लग्नास राजश्री आले होते त्याच्या साहित्यास गेले होते. तेथे वेधा जाली. घरी परिंचियास येऊन वारले. त्याची ती जा [कोरी जागा] त्याचा हवाला त्याच्या मुलाच्या नावे दिलहा. १.

No. 346]

[26-2-1737

फालगुण सुध ७ मंदवारी राजश्री चिमाजीआपा पुगियास आले असेत. १.

फालगुण सुध पूर्णमा मंदवारी होलीचे दिवसी ग्रहण पडले असे. १.

No. 347]

[7-3-1737

फालगुण वद्य २ सोमवारी आपाचे दुसरे बायेकोचे फलसोभन जाले. आहेर जाले. देसमुखानी आहेर केला. देसपांडे सामील जाले नाहीत. लबाडी करून निराला आहेर केला असे. आपास सांगितले की पहिली चाल येकेठाई करावयाची. देसपाडिये छेद करितात. त्याणी ताकीद करावी यैसे केले असे. १.

No. 348]

[25-2-1737

फालगुण सुध ९ । ६ सुक्रवारी येशवंतराऊ वीरेस्वर श्रीदेव चिचवड यांजकडे होते ते होलकराकडे आलीकडे राहिले होते. ते पुणियातच वारले असेत. १.

चैत्र सुध रुजू फालगुण वद्य राा चिमणाजी भिउराऊ व रामचंद्र हरि व संकराजी केशव वगैरे लोक फिरंगणाकडील हवे आली याजकरिता वसईस व साष्ट्याकडे पाठविले असेत. मागून आपण जाणार.

No. 349]

[21-3-1737

यादी करिना सके १६९९ पिंगलनाम संवळरे चैत्र सुध १ सोमवार गुढ्याचा पाडवा सन हजार ११४६

सुध २ मंगलवारी राजश्री चिमाजीआपा परस्छाने बागांत गेले.

तेथून गुरुवारी रात्री फिरंगणाकडे स्वारीस गेले आसेत. १.

No. 350]

[31-3-1737

सुध ११ गुरुवार राजश्री चिमाजीआपाकडून वर्तमान आले की शनवारी शष्टीस फिरंगियाचे ठाणे साष्टे फते केले असे. ठाणे घेतले. वसईस जाऊन बाहादूरपुरा घेतला. किला वसईचा भाडत आहे. सास्टींत यैवज थोडाबहुत सापडला. लोकास कांही घेऊ दिल्ले नाहीं. झाडे घेतले. त्यावर महिनिया कां बेलापूर व मांडवी फिरंगियाची ठाणी घेतली.

No. 351]

राजश्री पंतप्रधान यांकडून वर्तमान आले की हटैर लुटली. भूदावरच्या पेठा लुटल्या. हटैचा किला भांड(त) होता. मग राज्याने कौल घेतला. वीस लाख र्हा दिल्ले. हटैरीस लूट फार सापडली.

No. 352]

[8-4-1737

चैत्र वद्य ९ शुक्रवार मुंजीची लग्न.

चिमणाजी नारायेण याच्या भावाची सिंहगडी जाली. सचिवाच्या धाकट्या भावाची माहादाजी शंकर याच्या पुत्राची जाली असे.

गोपालराम देशपांडे याच्या चौथ्या लेकाची जाली.

त्रिंबक बापोजी देशपांडे याच्या पुत्राची जाली असे.

No. 353]

[6-5-1737

छ ९ मोहरमी गंगेस पाणी आले. आस्त्रिये (आश्चर्य ?) जाले. पाऊस वरता थोडकासा पडिला होता.

No. 354]

[5-5-1737

वैशाख वद्य २ संभाजी जाधव याचे लेकीचे लग्न वाघोलीस जाले. उदाजी पवार यांचे लेकासी सोयेरीक केली. १.

No. 355]

[29-4-1737

वैशाख सुध ११ रघुनाथजी परभू याची धोडैचे लग्न जाले. जिऊबा चिटणीस याच्या पुतण्यास दिल्ली. पुण्यांत लग्न जाले.

No. 356]

[2-7-1737

आशाढ वद्य १ शनवारी राजश्री चिमाजीआपा वसईस गेले होते ते पुणियास आले आसेत. १.

No. 357]

आशाढ वद्य ६ बुधवारी श्रीमंत राजश्री बाजीराऊ पंतप्रधान स्वारीस हस्तनापूरपावेतो गेले होते ते पुणियास आले असेत. १.

No. 358]

[24-7-1737

श्रावण सुध ८ रविवारी राणोजी सिंदे व मल्हारजी होलकर पुणियास आले आसेत.

No. 359]

[6-9-1737

भाद्रपद वद्य अस्टमी अगर नवमी रविवारी बाजी भिवराऊ याणी वसईस सिब्बा लाविल्या. फिरंगी याणी मार केला. सिब्बा लोटून दिल्या. याज-कडील माणसे च्यारपांचसे मेली. च्यारपांचसे जखमी जाली. खराबी जाली. बाजी भिवराऊ याच्या उजव्या हातास * फ त्या ल्या खिल्याची जखम लागली असे.

No. 360]

[20-9-1737

आस्विन सुध ८ मंगलवारी रात्री पेसवियानी दादजी सितोले व जानोजी ढमढेरे या दोघांस दोन पालख्या दिल्या असेत. १.

No. 361]

[22-9-1737

आस्विन सुध १० गुरुवारी राा पेसवियानी संताजी मोरे पागेचे सरदार, यास पालखी दिलही आसे; व नारो सिवदेव कोकणस्त ग्रहस्त मालवियांत कमावीस करीत होता त्यासहि पालखी दिलही आसे. १.

No. 362]

[15-10-1737

कार्तिक सुध ३ शनवारी प्राथःकाली राजश्री बाजीराऊ पंतप्रधान मुलुकगिरीस जावयास मुहूर्ते राा बाबूजी नाईक जोसी यांच्या घरास गेले; व डेरे भांबोडाच्या रानात रोहरापासी दिलहे. बाबूजी नाइकांचे घरींहून दुसरे तिसरे रोजी भांबो-डियापासी डेरे होते तेथे गेले.

No. 363]

[22-11-1737

राा बापोजीपंत नाना व जगनाथपंत व गोपालराम देशपांडे व त्यांचे भाऊबंद यैसे राजश्री पंतप्रधान याजबराबर गिरनईपावेतो गेले होते. तेथे देशपांडियाचा मजकूर पडिला होता परंतु कांही जाले नाही. ते अवघे माघारे गावास मार्गेंस्वर सुध ११ मंगलवारी आले. निळो विठल राा चिमाजीआपा बाा लस्करांत राहिले.

No. 364]

[4-12-1737

मार्गेंस्वर वघे ९ रविवार. या मागे सात आठ दिवस पाहाटेस व सायंकाली अवसी पाहाटे दिशा लाल होतात. च्यार घटकापर्यंत लाल अभ्र असते. मागती निवलते दिशादाह होतो. दूछिन्न आहे.

भार्ग्वराम बावा याणी काा पाटसचे विहिरीस वारवेस बांधावयास काम लाविले आहे ; व पाटसच्या सिवारात देशमुखाचे तले राा मालोजी नरसिंगराऊ यांचे आहे, त्यास राणोजी सिंदे याणी काम लाविले आहे. ?

भार्ग्वराम बावानी येवताचे विहिरीस काम लाऊन गेले साली केली तयार तैसीच पाटसी करणार. ?

No. 365]

[26-12-1737

पौष वघे १ वर्तमान आले की अलजपूरचा सुभा मुज्यातखान याजला रघोजी भोसले याणी धरिले. फौज मारिली लुटली. खासा जखमी होऊन पाडाव जाला. हती घोडे अवघे घेतले असेत. ?

रोज मजकूर वर्तमान आले की निजामाकडील येक मोगल माळवियात मल्हारजी होलकर याच्या टाणियास वेढा घालून बैसला होता तो होलकराने बुडविला असे. ?

No. 366]

[27-12-1737

पौष वघे २ वर्तमान आले की नीळ परभूचा लेक चिटकोबा सरलस्कराचे चिटनीस याजला लोणंद तडवल येधिल्या मुकामी समेत येक चाकर त्र्यंबकराऊ सोमवंसी सरलस्कर याणी जिवे मारिले. आपली राखहि मारिली आसे.

No. 367]

पौश वद्ये १ सुक्रवारी संक्रातीस वर्तमान आले की फिरंगियाणी माहीमच्या वेढियावर चालोन घेतले. जुंज जाले. माहादाजी केशव शंकराजी केशव याचे वडील भाऊ ठार जाले. रामचंद्र हरीस हातास गोली लागली. येक दोन ब्राह्मण मेले. सेणवईहि येक दोघे पडले. हशमातील सरदारहि दोघे तिघे पडिले. वगैरे दोन अडीचसे माणूस पडले असे. १

No. 368]

[19-12-1737

छ ७ रमजानचे पत्र राजश्री पधानपंताचे पत्र आले की भुपालाचा आश्रये करून किलीजखान बसला आहे. आम्ही तिसरे रमजानी भुपालावर मोगल मुकामास आला ते समई गाठला. जुंज जाले. मोगल थंडा केला. मोगल किलियाचा आश्रा धरून राहिला. आम्ही बाणा दो बाणांच्या टपियाने भोवते राहिलो. दाणा पाणी मोगलास जाऊ देत नाही. मोगल सिकंदा केला आहे. लौकरीच घेऊ येसी पत्रे आली असेत. १

No. 369]

[30-12-1737

छ १८ रमजानची पत्रे पेसवियांस अली की मोगलानें सिकंदा होऊन सत्यावर घातले. पुढे सवेच कागद आले की सला जाला. मालवा दरोबस्त दिलहा. चमेलीपलीकडे जाऊ नये येसे जाले असे. मोगलाने काही पैकाहि दिलहा. नसरजंग बन्हाणपुरास नवाबाकडे जावयाच्या उद्यगास जात होता. त्यास वाटेस राा चिमाजी आपाच्या लोकानी पछाडीवर घातले. नेमाजी सिंध्याच्या नातू याची दोनसे घोडी घेतली. व हाती तीन घेतले. सला जालासा खबर आल्यावर वसईकडे गेले. सास्टीस राहिले. फिरंगियाने धारावीस ठाणे होते. त्याजवर घातले. ठाणे घेतले. पाचसातसे माणसे मेली.

No. 370]

[1-2-1738

माघ वद्य ८ बुधवारी पाचा घटका रात्री देशमुखाची मूल भवानी इचे लग्न जाले. सटवोजी जाधव वाघोलीकर याच्या मुलास दिल्ली असे. १

No. 371]

[9-2-1738

फाल्गुण सुध २ बाजी भिवराज याचे बायकोस देवआज्ञा जाली असे. १

श्री

करिने श्री सके १६६० कालयुक्तनाम संवछरे चैत्र सुध १ शुक्रवार सुा समान सलासिन मया अलफ. सन ११४७

देशपांडियाच्या रामनवम्याचा मोहछाव निळोपंताच्या बायेकोच्या वाळितामुळे राहिल्या असेत ?

No. 372]

[3-4-1738

चैत्र वद्य ११ राा बापूजीपंत नाना येथे आले ; बालोबास वसईकडे रवाना करावयास श्रीमंत राा चिमाजीपंत आपांकडे.

No. 373]

[11-4-1738

वैशाख सुध ३ मंगलवार अक्षत्रितीया निळो विठल देसपांडे सातारियाहून राजपत्रे घेऊन आले कीं स्त्रींचे वाळित पडिले आहे त्याची सुधता करावी. त्याजवर सई निळोबाची बायिका इजला विषप्रळये जाला. बुधवारीचे रात्री तिसरे प्रहरी वारिली. गाडियावरी घालून नदीस नेऊन दहन केले ; सकाल दिवस उगवता गुरुवार लागला असे. ?

No. 374]

[21-4-1738

वैशाख सुध १३ शुक्रवार नरसिंहजैतीचा उपास ; ते दिवसी प्राथःकालच्या सा सात घटिका दिवसा आकस्मात् आकाशध्वनीचा शब्द जाला. जसा भांब्यांचा आवाज होतो याप्रमाणे कढाडिले असे. गाडियाच्या गडिगडीसारखे वाजत गेले. आकासीतून दिवसा जे समई आवाज जाला, ते समई नक्षत्र थोर पडिले. दुचिन्न जाले असे. ?

No. 375]

[27-4-1738

वैशाख वद्ये ५ गुरुवारी दारूवाळियाची घरे पिराच्या चिंचाजवळ होती. त्याच्या घरात दारूचा सरकारचा कारखाना होता. दारू तयार होत होती तो दलता जातियाची ठिणगी पडिली. दारू उडाली. पकी दीड दोन मण होती. मजूर दारूच्या कामावर होते ते दारूने जलाले. तीन घरात जलाली. बारा बाहेर जलता जलता पलोन गेली. अंगाचे भाते निघाले. सेवटी मेली. दोघे तिघे मात्र वाचिली. वरकड अवघी येका दो दिवसानी मेली. आगीने दोन तीन घरे जलाली. मजुरे जलाली. गरिबे. फटकाल गोष्टी जाली असे. ?

No. 376]

[1-5-1738

वैशाख वद्ये ९ सोमवारी वसईहून चिमाजीआपापासून माहादोबा पुरंधरे राजश्रीकडे जावयास आले, तो राजश्रीच्या लस्करांतून दादोबा पुरंधरे यांची पत्रे आली की, उदाजी चव्हाण यास आणावयास फतेसिंगबावा व श्रीपतराव व संभुसिंग तासगावांस पाठविले. तो कोसावर पुढे सामोरा येऊन यांस भेटला. याणीं हाती धरून बिबवीच्या मुकामावर राजश्रीच्या दर्शनास आणिलें. दर्शन जाले. सवेच निरोप दिल्हा की, उदर्क मागती या. तुमचे मुदे मनास आणून आज्ञा करणें ते करू. ऐसी पत्रे आली. चव्हाण राजश्री स्वामीस भेटला असे. दोनच्यार (दिवस) राजश्रीपासी होता. राजश्री ठाणीं मागो लागले याजकरिता फिरोन उठोन तासगावांस गेला. राजश्रीनी इमान देऊन आणिला होता म्हणून सुखरूप लोक देऊन तासगावांस पाऊन दिल्हा असे. त्याची ठाणीं घेतील वैसे असे १.

No. 377]

[23-5-1738

जेष्ठ वद्ये १ मंगलवारी लग्ने जाली असेत.

१ गोविंदराऊ बिन बाबूराऊ उर्फ अडबोजी नाा देसमुख याचे लग्न खानवटे ताा पाटस येथे जाले. पुणांतून लग्न गेले असे. खानवटेकर त्रिंबकजी भाों याची लेक केली.

१ मल्हारजी बिन मानाजी सितोले देसमुख याची मुली कडेगावकर यादव यास दिल्ही असें. पुणियांत लग्न जाले.

१ बाजी भिवराऊ द्दिा राा पंतप्रधान याचे दुसरे लग्न पुणियात जाले. परांडे येथील नाइकासी सोयेरीक केली. नवरी अकरा बारा वरसाची मिलाली असे.

No. 378]

[18-6-1738

आशाढ सुध त्रयोदसी रविवासर तिसरे प्रहरा नढगेमोडीस सिवालय बांधले आहे, त्यामधे बाणांची स्थापना केली. बाण थोर उतम लक्षणयुक्त नरमदेहून ब्राह्मणाने आणिला होता. त्यास पाच सातसे ऱ्हा दिल्ले होते. साळोखा पार्थिव लिंगासारिखी तांबड्या पाश्याणांची नवी करून लिंगस्थापना केली. सदरहू शिवालये व आवघा खर्चवेच पेसवियानी केला; परंतु वेदमूर्ती सिवरामभट चित्राव याजकडून कामाकाजाचे पारपत्ये करविले. आवघी काम करावयाची व घ्यावयाची

उजकरणी वेदमूर्तीनी केली असे. गोविंदभट बरवे बापूभटाचे पुत्र, याणी मागे फटकाल कर्म केले होते; त्याजवर ब्राह्मणानी शब्द आणिला. समत केले. त्याजवर मातुश्री राधाबाई पेंसवियांचे आज्ञेवरून ग्रामस्तानी समत घातले नाही. प्रभूची आज्ञा पाहिजे म्हणून अनमान केला. कोकणस्थानी ग्रामस्ताचा द्वेश मांडिला आहे.

No. 379]

[24-6-1738

आशाढ वद्ये ५ मंदवारी गांवची शांत केली. त्यास माहारामांगाचे पेढियाच्या घागरीबदल भांडण जाले. माहारानी तकरीर दिलही की पेढियाची घागर आमची; आपण दोन च्यारं वेला डोईवर घेतली होती. मांगानी तैसीच तकरीर दिलही. त्याजवर माहारानी सुतार डोरला जामीन दिलहा. मांगानी बरवा परीट जामीन दिलहा. पहिले दिवसी माहारानी जामीन दिलहा नव्हता म्हणून रातचेरात कोटात बैसविले होते. दुसरे रोजी जामीन दिलहा. पांटील सेटे माली पेठ शाहापूर याजला वर्तमान पुसिले. त्याणी कतबा लेहून दिलहा की, मांगाचीच पेढियाची घागर आहे. खलियास रासीपासी पेढा मागच आणीत असतो. माहारानी येकदा डोवई करून पेढियाची घागर घेतली होती. मागे मांगच घेत आले. आलीकडे जरीचे साली सांत केली, ते समई मांगानीच घागर चालविली येसी साक्ष दिलही. त्याप्रो बलुतियानी साक्ष दिलही. त्याजवरून मांगाचे डोईवर पेढियाची घागर देऊन गावाभोवता टोणगा फिरविला. सात केली असे. पेठांपेठांनी सांतीच्या खर्चाची पटी घेतली असे. सदरहू तकरीरा केसो संभदेव मोकासी याजपासी आहेत. दस्तके करून घेतली आहेत. राजश्री चिमाजी आपाच्या कानावर सदरहू वर्तमान घालून सदरहूप्रा सांत केली असे; हजीर:

जमीदार :

गावकरी :

१ जगोबा

१ वाकोजी पा चांदजी पा का-
न्होजी पा लव्या व चौ

१ यादोपंत

१ गोपालराम

१ बाबू सेव्या व गंगाजी शेव्या
व पांडू माहाजन.

१ तात्या

१ खंडो विसाजी

१ दाद माली सुभान माली सोभाजी
पारखी वगैरे माली व गोपाळ

१ गुंडोपंत

६ वगैरे.

मोरेस्वर कुलकर्णी

बलुते:	१ मल्हारपंत राजरूष कुलकर्णी
१ संतू डोरला सुतार	निा मुंजेरी.
१ बांभोडकर	१ रामसेठ पेठ शाहापूर
१ धोंडी लोहार	१ सेकोजी पा.
१ वाद्ध कुंभार	
१ बरवा परीट	
१ पांडुरंग जोसी	
१ संतू मगर	
१ अनसू अढाऊ	

येणेप्रां हाजीर होते. याजदेखता केसोपंताचेथे सदरहू करीना जाला असे. १

No. 380]

[15-7-1738

श्रावण सुध दसमी मदवारी राजश्री पंतप्रधान घरास आले. काल संगमावर होते. आजी वाडियात आले सामोरे चिमाजी आपा व नाना वगैरे सेखपासिया (?) पावेतो गेले होते.

राजश्री स्वामीच्या लस्करातून खबर आली की संभाजी महाराजांची पेसवाई भगवंतराऊ पिंगले यास सांगितली असे. नील प्रभूची काढून, पिंगलियाची पिंगलियांस दिलही असे. राजश्रीनी दमाजी थोरात याचा धाकटा लेक चंद्रभान याजला राजश्रीनी येसमाली याबा पागा दिलही. सरदारी याजकडे. कारभार येसमालियाकडे. थैसे केले असे.

गोविंद कृष्ण जुनरचे सुभेदार वारले. त्याचा धंदा त्याच्या लेकास राजश्री येसवियानी सांगितला असे. १

No. 381]

[4-8-1738

श्रावण वद्य ३० शुक्रवारी सायेंकालीच्या तीन घटका दिवसां सूर्यग्रहण पडिले. माहापर्व होते. १

No. 382]

[16-8-1738

भाद्रपद सुध १३ बुधवारी राजश्री बाजीराऊ पंतप्रधान राजश्रीच्या भेटीस जावयास प्रस्थाने निघाले. ते आवजी कवडियाचे घरी राहिले. प्रतिपदेस स्वार होऊन कुरकुंवास गेले. तेथून मोरगांवास गेले. अंबीस सप्तमीचा पक्ष

करून, जेजुरीहून पर्लीकडे राजश्रीच्या दर्शणास गेले. जेजुरीस राणोजी खोमणा याजपासून घोडी मागून घेतली असे. जेजुरीपावेतो राा बापूजीपंत नाना गेले होते.

No. 383]

[17-8-1738

भाद्रपद सुध १४ गुरुवारी निळो विठल देशपांडे याचे स्त्रीचे वाळीत पडिले होते. त्याचे प्राश्चितविधास प्रारंभ केला. क्षौरे केली. सर्ईचे व शंकराजी विठलाचे व केसो गोविंद याच्या सुनेची, तिहीचेहि अवधियानी तीन दिवस सुतक धरिले. दशा करून अकरावा बारावा दिवस केला. तेरावे दिवसी मासमी केली असेत. दोन द्वादस अब्धे निलोबास प्राथेछित सागितले. येक दोड द्वादस अब्ध भावांबंदास सागितले. तीन्हीहि निलोबानीच कबूल केली. बारासे साठी ह्यो निलोबानेच कबूल केले. भावांबंदापासून पैका घेतलियाने जन्मेवर ठोसरा, याजकरिता आवधे निलोबानेच मान्ये केले असे. निळोबास भावांबंदानी घालवा-वयास आळस केला नाही; परंतु त्याचे त्यानेच राजद्वारीहूनहि उलगडा करून आणिला, येथीलहि केला असे. आधिक सुध दसमीस भावांबंदाकडून मागती आठरा अब्दाचा संकल्प करविला. येवज निलोबानेच दिलहा. आधिक वद्य १ ब्राह्मणभोजन केले असे. काही नदीस, काही घरी जाले असे.

No. 384]

[29-8-1738

भाद्रपद वद्य ११ मंगलवारी राजश्री चिमाजीआपा कुरकुंबास श्रीच्या दर्शणास स्वार होऊन गेले, ते पाटसावरून कुरकुंबास गेले. तेथून जेजुरीहून सासवडा-वरून दाहावे दिवसी पुण्यास आले असेत. १

No. 385]

[22-10-1738

आस्विन वद्य ६ रविवारीं वर्तमान आले कीं, तासगांव श्रीमंत राजश्री पंतप्रधान यानी घेतले.

आथणीचे ठाणे जैतजी चव्हाण याचे होते ते ठाणे राजश्री श्रीपतराऊ याणी घेतले; वर्तमान आले आहे.

कार्तिक वद्य ४॥९ विठल सिवदेऊ चिखलीकर यास देवआज्ञा जाली म्हणून खबर आली.

No. 386]

[20-11-1738

कार्तिक वद्य ९ सोमवारी राजश्री चिमाजीआपा मुहुतैकरून बाहेर निघाले. ते भांबोडाच्या रानात डेरे देऊन राहिले असेत. ते कार्तिक वद्य ११ रविवारी आलंदीस गेले असेत. १

No. 387]

[26-11-1738

कार्तिक वद्य ११ रविवारी पाहाटेस राा आयाबाचे पुत्र चिटकोबा यास देवआज्ञा जाली असे.

No. 388]

[18-12-1738

मार्गेश्वर वद्य ४ सोमवारी राा राज प्रधान राजश्रीकडून पुण्यास ती प्रहरा रात्री आले. राजश्रीस काही पैका देऊन राा नानास पाचाश्या राउतानसी ठेऊन आले असेत. १

आवजी कवडे याणी कुकुडमुढे घेतले म्हणून खबर आली असे. १

No. 389]

[12-1-1739

पौश सुध १४ शुक्रवारी खबर आली की राजश्री चिमाजीआपा याणी माहीम घेतले. फते जाली. वरकडहि ठाणी घेणार. केळवेहि घेतले. तारापूर घेतले. बाजी भिवराऊ ठार पडिले. सुरंग लाऊन बुरूज उडविले आणि हला करून ठाणें घेतले असे; व चिचणीहि घेतली. व अशेर किलाहि घेतला. १

सुा तिसा सलासीन मया अलफ.

सके १६६०

कालयुक्त नाम संवच्छरे.

सन ११४८

करिने.

राजश्री चिमाजीआपानी राजश्री बापूजीपंतनानास वस्त्रे [कोरी जागा] दिल्ली ते समई जमिंदारासहि दिल्ली गुा कल्याणराऊ बाजी कान्हो, खंडो विसाजी व दामाजी गोपाल. वस्त्रे बिता

४ देसमुख दोघे द आा तिवट पासोडी यौ

२ तिवटे.

२ पासोब्बा क्का हा ३० वरात बालाजी दादाजी.

४

३ देसपांडे तिघे दर आा तिवट १

यौ तिवटे.

No. 390]

[28-1-1739

पौश वद्ये अमवाशेस राजश्री चिमाजीआपाची पत्रे रायास आली की, तारापूर घेतले, फते जाली. परतु बाजी भिवराऊ यास गोली लागली; ठार जाले. पाचवे रोजी येथे कलले असे रविवारी.

No. 391]

[3-2-1739

माघ सुध शोष्ठी सुक्रवारी सात घटका रात्री उरली ते समई राजश्री पंतप्रधान मुहूर्तेकरून नदीपलीकडे ब्रिबी सैदानीवरते डेरियात जाऊन रम्हिले. दिवस उगऊन शोष्ठी सुक्रवार लागला. आधले दिवसी डेरे दिल्ले होते. तेथून सुध ९ मंगलवारी कूच करून आलंदीस इंद्रायेणीवर गेले.

माघ सुध शोष्ठी दादोबा पुरंधरे आले. नागोबाचे देवली राहिले असेत. १

No. 392]

[4-2-1739

माघ सुध ७ सह ८ रविवारी खबर आली की, राजश्री चिमाजीआपानी अशेर किला फिरंगियाचा घेतला. किलेदाराची माणसें तारापुरात सांपडली होती त्यामुले त्याणीं किला दिल्ला असे. त्यापुढे धारावीहि घेतली असे.

No. 393]

[29-3-1739

श्री

श्री सके १६६१ सिधार्थी नाम संवछरे चैत्र सुध १ गुरुवासर सुहुर सन तिसा सलासीन मया अलफ सन हजार ११४८ छ २९ जिल्हेज करीना स्मरणार्थ रोज मजकुरी राघो चिंतामण चांदवडकर यास देवआज्ञा जाली. १
चैत्र सुध २ सुक्रवार.

No. 394]

[11-3-1739

इरानची चढाई दिलीच्या पातशाहावर जाली यामुले महमदशा पातशा व किलीजखान व कमरदी व सादतखान वगैरे उमराऊ, साठी सतरी कोसावर चालोन गेले. त्यावर फालगुण मासी शुध पक्षी यांची त्याची लढाई जाली. सादतखान धरले गेले. खानडवरा मारले गेले, वगैरे अमीर मारले गेले,

त्याजवर किलीजखानानी सलुखावर घालून महमदशाहा पातशाहाची व ताहमस कुलीची भेटी केल्या. त्यावर येका दों दिवसा फालगुण सुध १४ रविवारी महमदशा पातशाहा चकते यांस ताहमसकुलीनें धरिले; व किलीजखान व कमरदीखान व गाजुदीखान वगैरे उमराव धरिले. कैदेत ठेविले असे. याच्या सविस्तर वर्तमानाची पत्रे राा बाबूराऊ मल्हार यांचे आले आहे त्यात लीा असे. १

नासकीहून वर्तमान आले की, कातनये किलाहून इसाजी बलकवडा नासकावर मखबूल अलमाचे पागेवर धाऊन आला. रात्री छापा घातला तो कोटातील लोक जागे जाले. त्यांचे यांचे युध्य जाले. तेथे येसाजी बलकवडा पडिला व आणिकहि दाहा वीस माणूस पडिले. राहिले लोक पलोन गेले.

No. 395]

[2-5-1739

वैशाख सुध ९ मंगळवारी बाळूबाई येजुरवेदी विधवा बायेको अउंधात राहाती. तिने पुणियात येऊन दोघे चौघे माणसे मजूरकरी करून व येक पायाळू मेळऊन पासणे बाणेरे याचे सिविस रामनईंचे पस्चमेस घोडदऱ्याचे सरदेस पासणाची वाट बाणेऱ्यास जाती तिचे पस्चमेस मोठी सील होती; तिजवर गणेऱ्याची मूर्त होती तेथे ठेवणे आहे म्हणून माणसे खाणावयास घेऊन गेली. हे वर्तमान सरकारचा कुरण्या सुलताना म्हणून येक होता, राजश्री पंतप्रधान याच्या सरकारचा त्यास कलले. तोहि तिजबरावर गेला. त्याणी रात्री तेथे खांटले सिलेवरील माती मात्र काहाडली. सीळ निघाली नाही. हे वर्तमान येथे राजश्री आंताजी-पंत फडणीस व राा जिवाजी गणेश यास कलले. त्याणी दुसरे दिवसी सुध शष्टीस बुधवारी सायेंकाली पंचवीस तीस माणसे पाठविली. त्याणी रात्री खाटले. सीळ येकीकडे काहाडून तो आंत येक रांजण तांबडा खापरचा मादणीवजा फुटका निघाला. आत माती व दगड लाहाण लाहाण निघाले आणिक काही निघाले. वैशाख सुध सप्तमी गुरुवारचे दोनप्रहर दिवसपावेतो माणसे तेथे होती. मग आली. मजूरकरी माणसे बायेकोने नेली होती त्यास आणून अंताजीपंत जिवाजीपंत याणी मार दिलहा. कैदेत ठेविली. सुलताना म्हणून कुरण्या बाा होता. त्यासहि मारिले. कैदेत ठेविला असे. १

सदरहू जणापासून गुन्हेगारी घेतली असे दोन अडीचसे रुपयेपावेतो.

No. 396]

[7-5-1739

वैशाख सुध १० सोमवारी वसईहून राजश्री चिमाजीआपांची पत्रे आलीं की वसईस मोरचे लाविले होते. सुरंग लाविले होते. धमधमे रचले होते.

मंगळवारी सिधता केली. बुधवारी सुरंग उडविले. बुधवारी व गुरुवारीहि येक दोन उडविले. दोन बुरुज व दों जागा कुसू उडाले, त्यामुळे आपल्याकडील माणसे काही दडपाने मेली; व काही उडाली. फिरंग्यासी युद्ध बरे जाले. त्याणीहि शर्त केली; व आमच्या लोकानीहि शर्त केली. बुरुज दोन घेतले. तेथे मोर्चे काड्म केले. फिरंग्यानी कुसाआत मेढा घातला होता, तो बळकाविला आहे. सा रोजांची मुदत केली. सा रोजात किला खाली करून घावासा केला आहे. * * युधी लोक पडिले दताजी भांडवलकर * * * कर्जेकर पडिले; व हंसू आढाव न्हावी पुणेकर छ ५ सफर गुरुवारी दुसरे हलेस पडिला. पहिली हला छ ४ सफर बुधवारची, दुसरी गुरुवारची; सखो गणेश सरनाईक पुरधरचे यास गोळा लागला, त्याणे त्यास देवआज्ञा जाली; व आणिकहि कितेक लोक पडिले, त्याची याद मागोन येईल त्याजवरून कळेल. दुरजनसिंग राजा मांडवीकर याचा जसोजी कारभारी होता तो पडिला, व राा पंतप्रधान यांचा जमातदार कुवरसिंग होता तो पडिला. वैशाख वद्य ३ सोमवारी खबर आली की वैशाख वद्य १ मंदवारी वसईत आपाचे ठाणे गेले. आपाहि गेले. फिरंगी निघोन गेले. वसई फते जाली. संवस्थानच प्राप्त जाले. राज्येच येक सुटले. फिरंगी स्थलापासून चवले. ईस्वरे यास स्थल दिले. मोठी फते जाली. याणीहि करोड र्हा खर्च केला. फार येत्न केला; यैसा येत्न या राज्यात कोणही केला नाही.

No. 397]

[May 1739

गराडियाची पाटीलकी राजश्री चिमाजीआपानी निमे दरोबस्त वडीलपण घेतले. गुमास्ता गावावर ठेविला. बालोजी बहिरजी जगदले हुजूर राजश्री स्वामीपासी फिर्याद गेले. त्याणी फिरोन मनास आणावेसे केले. तूर्त होलीची पोली अमानत केली. फालगुण सुध त्रितीयेस देवाची पोली देऊन होली जालिली. पेशवियाची पोली लागो दिल्ली नाही, येविशी राजश्री बापूजीपंत नानास राजश्रीचे व राजश्री बालाजी बाजीराऊ याचे पत्र आले. मग अमानत जाली असे. हुजरेहि आले होते. १.

No. 398]

[20-3-1739

फिरंगियाचे उरूणचे ठाणे मानाजी आंगरे याणी घेतले असे.

फालगुण मासी वद्ये पक्षी दिलीकडून खबर आली की इरानची चाली दिलीवर जाली. त्याजवरी महमदशा पातशाह चालोन गेले. याचे त्याचे जुंझ्य जाले.

दिलीच्याचा मोड जाला. खानदवरा वगैरे ठार पडिले. सादतखान धरून नेला. मग सलियावरी घातले. पातशाह इरानियाचे भेटीस गेले. त्याणी पातशाह व निजाम व कमरुदी वगैरे कैद केले. पातशाही आपण घेतली. चाकतियाची पातशाही बुडाली. इरानियाची पातशाही जाली. पातशाह व अमीर धरिले गेले. इरानियाचे नावे पातशाहचे नाव नादरशा. दिवाणाचे नाव तोहमास कुलीखान यैसी सावकारी लीा आली. १.

No. 399]

[15-5-1739

करिने सन ११४८

वैशाख वद्य ४ मंगळवारी श्रीदेव चिंचवड याचा नातू श्रीउमापतिबाबा यांचा पुत्र याचे लग्न खेडांत जाले. नरसिंगराऊ दामोदर याची मूल केली असे. १.

वैशाख वद्य १० ची पत्रे दिलीहून आली की, नारदशाहा इरानी दिलीस चालोन आला होता. त्याने दिलीमधे कतलअम जालियावर खंडणी उमदे उमदे यांजपासून व सुजदानराव वकील याजपासून दोन लक्ष व धमोगंधराये वकील अबदुल नबीखान व उज्यागरचंद याजपासून दाहा हजार, सइदखान शामिर-खानाचा वकील याजपासून पंचवीस हजार, राा केशवराव हरकारे यांजपासून पंधरा हजार र्हा व बाबूराव खानदौराकडील याजपासून लाख र्हा घेतले. * * * * पादशाही (न) सोडिले. छ ७ * * * * वारी किलिया-तून कूच करून * * * * स छ ८ सफरी सोनपतेस आपले फौजेनसी गेला. जातेसमई छ ३ सफरी महमदशाहास तख्तावरी बैसऊन जवाहीर व कांहीं नगद व वस्त्रे व नबाबास समशेर व घोडा व खलयेत येणेचप्रमाणे कुल अमी-रास खलयेत देऊन सामाधान केले व च्यार फर्मान त्याचे मोहरनसी, येक नासरजंगस व येक नसिरुदौलास व राजे शाहू व बाजीराव याच्या नावे दिधलीं. व महमदशाहाचे फर्मान दक्षणेच्या कुल अमीरांस काही रवाना केले व कांहीं जातील. छ ८ सफरी शहरांत अजैचैन जाले. कतलेमधे तीनच्यार लक्ष माणसे कतल जालीं. हजारो स्त्रिया, उमदे व साहुकार वगैरे बंदी धरून नेली. पंधरा मण जवाहीर व पनाससाठ करोड लुटीवेगला खंड घेतला. पाा * * * * ही हाती घोडे व उंटे व बैल व तमाम आमीरांचा माल येणेचप्राा घेऊन गेला. फकीर करून सोडिले. यैसा कहर दोन महिने दिलीवर जाला म्हणून पत्र आले. नादरशाहा इरानी आपल्या मुलकास अटकेपलीकडे गेला. महमदशाहा तख्तावर बसऊन गेला असे. १

१ कतलाम, सरास कतल.

२ खिलत, सन्मानाचा पोशाख.

३ कतल.

